

જૈન ગ્રંથમાળા

દાદાસાહેબ, ભાવનગર.

ફોન : ૦૨૭૮-૨૪૨૫૩૨૨

૩૦૦૪૮૪૬

२०२५

२०२५

५१३

LATCHE MARATHI
AITIHASIK LEKH.

PART I

FROM

1670 To 1818 A. D.

LATCHE MARATHI AITHASIK LEKH.

PART I.

From 1670 to 1818 A. D.

**Rise and fall of Marathas in Lat (South Gujarat)
and
their relationship with the Bansda Chaulukyas.**

Researches made by---

VIDYANAND SWAMI SHRIVASTAVYA

From original Sources.

**Ex-member Behar and Orrissa Legislative Council, retired Vaidic
and Historical research Scholar, Jasdan State; Author of
Kayasthyas in Kashmir, Shri Bhagwan Chitra Gupta,
Nationality of Vallabhi Maitrakas, Iconographical
Errors rectified, Chaulukya Chandrika, Parmar
Chandrika, Veda Kalin Bharat, Ramayan
Kalin Bharat, Mahabharat Kalin Bharat,
and various other Historical works.**

1st Edition

(2000 Copies)

October 1936.

Printed by;

S. K. SHRIVASTAVA.

AT

HINDUSTANI PRINTING PRESS

**294, GOVINDWADI,
KALBADEVI ROAD,
BOMBAY. 2**

Published by:

Aitihāsik Gaurava Grantha Mala

**Podar Blocks,
Santacruz,
(B. B. & C. I. Rly.,)**

लाटचे मराठी ऐतिहासिक लेख ।

PREFACE

1. After collecting inscriptions relating to the Chaulukyas of Vatapi, Bengi, Kalyan, Navsari, Nandipur and Patan and after making a critical examination of all these collected inscriptions in various parts of 'Chalukya Chandriks' we were tempted to write a Comprehensive History of Chaulukyas, based on these inscriptions and corroborated by Historical writings of their contemporary dynasties and bring it down to the present date. This desire of ours required us to get into touch with the modern branches of the Chaulukyan dynasties, so, we, before getting into touch with present houses, indulged ourselves in the study of history relating to the various Chaulukyan principalities.

2. At the outset, we got a rude shock when it was found that every house of Chaulukyas was declaring its descent from, and claiming a direct lineal connection with Mulraj the founder of Patan House, Besides, their traditional history based on Bardic gossip, was a puzzle to us. General apathy of Chaulukyan princes regarding their history and their insistence on sticking to Bardic tradition and legendary history carried to them from generation to generation, were barriers far more unsurmountable, than the Himalaya.

3. However, we got an opportunity to talk over our contemplated work with our friend Thakur Jaivant Sing, Bhadur of Sanand, in Ahmedabad district, who showed his interest and asked us to show him the manuscript. Accordingly we enjoyed his hospitality for a month and a half and discussed almost all the points freely. When we asked permission to bid farewell, he asked us to see His Highness Maharaja Indra Singji Bahadur of Bansda with a letter from him,

4. We reached Bansda in the end of January 1934 and was given opportunity to present the letter in person to His Highness. The revelation of the subject stated therein in the letter of Thakur Jaivant Sing Bahadur, was a great surprise to us. His Highness's eager response and willingness to know all about the history of his line irrespective of corroboration or otherwise of the prevalent tradition of his House exceeded our expectation. After a few days of our stay at Bansda, a series of consultation and discussion followed one after another for several days. We frankly criticised the prevalent tradition and showed the hollowness of the claim for a descent from Patan House. Our firmness in sticking to our stand taken was very much appreciated by His Highness, the ultimate result of which was that we were asked to investigate historical data relating to the history of Bansda House. We accepted to undertake work, provided we were given a free hand and were not to be asked to write anything contrary to the findings of our investigation. Besides, for maintaining our independance we waved aside the temptation of service in the State, which in our humble opinion would have proved a check to our free thoughts and writings.

5. After search at several places we reported that unless investigations were made in the Marathi and English records kept in the Poona Daftar and the Bombay Secretariat, there was no chance to connect the broken links of the genealogy and history of the Bansda Chaulukyas.

6. The British sense of respect for antiquity and the importance of the preservation of ancient records have resulted in the upkeep of the Peshwa Daftar at Poona, where old Marathi records relating to the historical events of the Peshwa's times and other matters are hoarded. At the instance of Government R. B. Vad, compiled several volumes of Diaries about a quarter century ago. Government about four years ago published about 45 volumes consisting of original records with a short summary in English.

7. No private individuals were allowed access to these records formerly but the gate is now thrown open for genuine Historical Research Scholars. Ever since Government permitted research workers, various private individuals and States have taken advantage and

carried researches in the Daftar. Several volumes have been written by now which have given a turn to the accepted version of several events of Maratha History. Besides, several institutions are publishing books relating to Maratha History.

8. After securing the Permission of the Commissioner, to examine the records, we began our investigation in the Poona Daftar in October 1934, and finished the Same in March 1935; but the papers were actually released long afterwards. The fruits of our researches in the Peshwa Daftar, in the Bharat Itihas Sanshodhak Mandal and in the collections of private individuals, which throw immense light on the history of Bansda Chaulukyas during the Maratha period have been gleaned and put together in our present volume. The scattered beads of historical events relating to the Bansda Chaulukyas could now be put together in a systematic arrangement.

9. Finally it is our pleasant task to acknowledge the generous help we received from Government officials and various friends in our work. We cannot allow this opportunity to pass without mentioning the name of Mr. Hyam S. Israel, B. A. J. P. who was all courteous and ever willing to assist us in our search.

10. Besides, the staff of the Poona Daftar, we owe a sense of gratitude to Rao Saheb G. S. Sirdesai, the Editor of selections from the Peshwa's Daftar, and Mr. D.V. Potdar and Mr. Shankar Rao Joshi Secretary and workes respectively of the Bharat Itihas Sanshodhak Mandal who assisted us with their intimate knowledge of Maratha history and gave us valuable suggestions in our work.

INTRODUCTION

1. The title "LATACHE MARATHI AITIHASIK LEKH" of our present compilation indicates that Marathi records pertaining to the History of Lat are incorporated herein. A few words regarding the territory known as Lat, will therefore, be not out of place. Looking into the ancient division of Western India, we find that the portion at present known by the name of Gujarat, North and South, was known as Anart and Lat respectively. It was after the advent of Gurjars that the portion was called Gujarat after them.

2. The word Gujarat is not to be found in any of the Puranas or Dharma Shastras of the Hindus. Taking advantage of the absence of this name, European writers as well as their faithful Indian devotees, have attempted to build inferences too flimsy to stand the test of critical analysis. We cannot agree with them wholly and solely but will certainly accept, at least the force of their argument, so far as the Gurjars, who gave the name to the country, are concerned. Even a partial perusal of numerous inscriptions and historical writings of various authors ranging from 4th century down to the present age will convince any zealous student that the existence of the Gurjars cannot be traced beyond 6th century A. D. The first mention of the Gurjars is found in the military expedition of Prabhakar Vardhan of Shrikanth (Thaneshwar) and the second is found in the Jain Prashasti of Aihole, dated 556 Shak, i. e. 634 A. D.

3. If twenty-five years time is allowed for Prabhakar's reign, the existence of the Gurjars will hardly go back to 580 A. D. but we have reasons to believe that the appearance of the Gurjars on the political arena of the country known as Gujarat, can be easily pushed backward for at least a century. Before that, the country, at present known as South Gujarat, is found mentioned as 'Lat'. The Hindu Puranas are silent on the Point and no trace can be found out in them of 'Lat'. We find that Vatsayan in his 'KAMSOOTRA' speaks at a great length of the character of 'Lat' women. After that, Lat is mentioned loosely in almost all historical writings, Shila Prashasti, and Shasanas. Some of the European writers have tried their best to derive Lat from Ratt or Rata and others from Laric of Ptolemy. Some more sensible writers have given more attention to the geographical interpretation than

literary one and have attempted to establish the derivation of Lat from Ratha, a pargana situated between Bagad, Malva and present Southern and Northern Gujarat. As Vatsayan is admittedly of 3rd century A. D. so the mention of Lat cannot go beyond his date. Besides, we have got concrete evidence to establish that the Country known to the Hindus as 'Anarta' included in it most part of South-Gujarat or Lat. The Southern Portion of South Gujarat or Lat was included in 'Aparant' better known as 'North-Konkan'. Some of the Puranas put another Country between 'Anarta' and 'Aparant' as 'Parant'. So the boundry of 'Aparant' and Anarta' was a disputed one during the time of Puranas. But historical evidence proves that the demarcational line between Anrat and Aparant was the river Karbena. The name Karbena itself is a matter of dispute as various variants are found in historical writings ranging from 1st to 13th century, A.D. We have dealt with them in detail, in our book entitled 'Chaulukya Chandrika', part III. Lat Basudevpur and established beyond the least shadow of doubt that Karbena, Kalbena, Kulbena Kalbeni, Kulbeni Kulaseni and Kaberi are all the names of the present Kaberi which divides Lat (South-Gujarat) and Pauranic Anarta (North Gujarat) from Aparant or North Konkan.

4. Leaving aside, the Pauranic legendary, dynasties of Anarta and Aparant, we would like to confine ourselves strictly to the historical period. Indian ancient-medieval period commences with the expedition of Alexander and the establishment of the great Mauryan empire of Magadha. The Mauryas were replaced by 'Kshatrapas' and they in turn by the Guptas. At the time of the disruption of the great Gupta empire, several principalities sprung up throughout India. As we are not at present concerned with other parts of India, we would only deal with the dynasties which were established in Aparant and Anarta. A Scion of the Mauryas established himself in Aparant (North-Konkan) and began to rule from Mangalpuri or Puri. The Gurjars established themselves at Bhinmal (Shrimal) and included in their territory the southern portion of Marwar and almost all North-Gujarat i.e. most of Anarta. Probably a relation of the Bhinmal Gurjars established himself at Nandipur.

5. The seed of Chaulukyan power in Southern India was sown during 4th century and was gradually taking root. The Chaulukyan

power reached its zenith in the time of Pulakeshi I, who brought under the Chaulukyan Barahdhvaj the whole of India and had the fortune to perform Asvamedha or horse-sacrifice but after him the feudatories broke away from the suzerain power and became independent. As a result, of which, during the time of the successors of Pulakeshi, the Chaulukyan empire was greatly reduced. Kirtivarma and Mangalish, the two sons of Pulkeshi I, fought in vain through out their lives to bring under the Chaulukyan flag the refractory feudatories, but it was reserved for their Successor Pulkeshi II, who became the emperor of India once more after defeating Harsha some where on the bank of Narbada. Pulkeshi II, placed the government of the Eastern Ghat, in charge of his brother Vishnu Vardhan, who established himself at Bangi. Vikramaditya, the son and successor of Pulakeshi II, gave in appange Lat and Konkan to his brother Jaisingh who was the first of the Chaulukyas to rule directly from Nagasarike (Navsari) and after him, his sons ruled from Navsari, for about a century. During the reign of Pulkeshi of Lat, Zunneda, the governor of Sindh under Khalifa Hassam sent military expedition and practically subjugated Marwar, Bhinmal, Mandal, Chitor and Ujjain, but the rising tide of his conquest was checked by the great Chaulukyan army near Karmaneya (Kamarej) and he was obliged to return to his country.

6. The Chaulukyas of Vatapi were ousted by the Rastrakutas and probably the Chaulukyan power was brought to an end. The Rastkutas ruled for more than a century and were replaced by the original stock of the Chaulukyas at Badami. At this time, a great change took place in the political history of Gujarat. The Chawadas of Anahilwada Patan were turned out from their position by Mulraj before the replacement of the Rasttrakutas by Chaulukyas at Badami. Mulraj, an enterprising youth, of some military genius, was not content with the acquirement of Chawadas throne and therefore wanted to take advantage of the disruption of Rastapakutas power in Lat; but he had however to encounter Tailap an equal military genius who hurriedly deputed his commander Barappa to assert his lordship over the territory of Lat. A terrible conflict was commenced and every inch of land was disputed by Mulraj and Barappa. Gorgiraj the successor of Barappa not only checked the progress of the Patan Chaulukyas but threw away the yoke of Vatapi's supremacy and became independent. Descendents of Barappa are better known in history as Chaulukyas of Nandipur and ruled for about 100 years. The struggle between Chaulukyas

of Patan and Nandipur turned to be a family feud and every one of them is found fighting tenaciously in the war.

8. While these Chaulukyas were struggling in Lat and Gujarat, the descendants of Tailap were engaged in deadly war with the Kadambas, Gangas and Pallavas of Southern India. Not only this we find skirmish between Eastern (Bengi) and Western (Vatapi) Chaulukyas during the time of Rajaraja (Raji) and Tribhuvanmal Vikramaditya. The family dissensions, of Vatapi Chaulukyas has tened their end but gradually. Three brothers were engaged in asserting their right over the throne of Vatapi by means of the sharp edge of their swords. First there was an alliance between Tribhuvanmal Vikramaditya and Trailokyamal Jayasingh against the rightful heir of Vatapi throne-Bhuvanmal Someshwar, who, with a view to defend himself joined Raji of Bengi but unfortunately was defeated and made a captive. After his success in battle, Vikramaditya ascended the throne of Vatapi and handed over to Jaisingh the Government of Kuntal comprising of Banavasi 12,000, Santalig 300, Velvola and many other parts which were considered the heart of Chaulukyan power in Southern India. Jaysingh began to rule in the Government of Banavasi, with the title of Banavasi Yuvraja which has been a mystery to the Historians for long. None of the preceeding writers have been able to solve the meaning of the title Yuvaraj and we, too, were at a loss to grasp the real and literary sense of it. However, we have tried our best to solve the question while dealing with the Sasana of his son Vijayasingh Kesarivikram in our book entitled 'Chaulukya Chandrika part III, Lat Vasudeopur. The alliance between these two brothers was brought to an end within five years and Jaysingh proceeded with a large army to punish Vikramaditya for not sticking to his previous promises. The Kashmiri Pandit Bilahan, the court poet of Vikramaditya, in his book Vikramankadeo Charitra has tried his best to throw the responsibility of the war between Jaisingh and Vikramaditya on the shoulder of Jaisingh. His eagerness to defend Vikramaditya and silence regarding the causes of their dispute clearly indicate that responsibility for the war lies upon Vikramaditya.

9. Unfortunately Jaisingh was defeated on the banks of Bhima and was obliged to take shelter in jungles. During the time of his concealment, his young son Vijaysingh Kesari Vikram proceeded to

northwards and reached the deep forest of Sahyadri. Finding the Nandipur and Patan Chaulukyas engaged in war and his uncle Vikramaditya also fighting with his southern enemies, he took advantage of the situation and founded a footing for himself. He was the founder of the third Chaulukyan dynasty of Lat. His capital was at Mangalpuri where his descendants ruled for three generations in peace. During the reign of Hamdeo, the founder of Vasantpur—the modern Antapur, the Patan Chaulukyas subjugated the Mangalpur Chaulukyas but Virdeo again asserted the independence of Mangalpuri. Virdeo changed his capital from Mangalpuri to Vasantpur where his descendants ruled for six generations. It was again during the time of Virdeo II, that the total destruction of Vasantpur was effected and he was compelled to take shelter at Vasudeopur. Hence his descendants are styled as the Chaulukyas of Vasudeopur. Whether their existence was wiped out or any lineal link survived is not yet ascertained. But there is much probability for the present Chaulukyan house of Bansda to be their scion, which claims its existence as a ruler over the territory which was under the sway of Vasudeopur Chaulukyas.

10. Similarly the fate of Nandipur Chaulukyas is unknown while the Patan Chaulukyas were replaced by the Baghelas of Bhaulka, who in their turn were ousted by Alladin Khilji in 1308 or 1309 A. D. Henceforward, Mohammedan supremacy reigned in Lat, till 1753, when it was destroyed by the Marathas. During this period, ranging from 1308 to 1753, Mohammedan supremacy changed hands several times.

11. The disorder and confusion which followed the fall of Chaulukyas and the rise of Mohammedan power in Gujarat gave rise to many petty principalities established by either kinsmen or generals of the outgoing dynasties. Many enterprising adventurers also made a fortune out of the disorder, and created a home for themselves and their descendants. Many of these newly established States succumbed to the onslaughts of their more powerful neighbours who, in turn gave way to the Mohammedans. Some of them survived and witnessed many ups and downs. We mention only those States, such as Ramnagar (Dharampur), Bansda, Rajpipla, Lunawara, Santrampur, Chhota Udaipur and Bariya which are situated within the boundary or on the border line of Lat. These

States have gone through various ordeals at the time of rise and fall of several Mohammodan Empires. Gujarat from 1398 to 1753 A. D. and have also witnessed the rise and fall of Maratha power which was the successor of Mughals. Many a time their existence became doubtful but by the grace of God they were able to save themselves.

12. From 1398 to 1397 for about 99 years Gujarat as a whole was ruled by Subas on behalf of Delhi Sultans. Muzaffar Shah in 1397 established an independent dynasty called Solanki which survived for 165 years till 1563 A. D. During this period 14 kings ruled as independent Mohammodan kings of Gujarat.

13. The Mughal emperor Akbar, wrested Gujarat from Muzaffar Shah III, in 1563 which remained under the sway of his descendants till 1753 A. D. It was during the reign of Shahjahan that Shivaji, the founder of Maratha empire raised his head in the Deccan.

14. Though, Chhatrapati Shivaji Maharaj, the Maratha hero, was successfully fighting the Bijapur Sultanate and was crossing his Bhavani with Mughals almost every day in Deccan and Southern Konkan, Northern Konkan and provinces of South and North Gujarat, never got an opportunity to witness the heroic deeds of the self-made young spirited hero. His chivalry and undaunted spirit of independence, his love for Hindu Dharma and his zeal for the establishment of Hindu Raj, spread his fame throughout the four corners of India and found his banner began to flicker hundred souls fired with the same enthusiasm. In course of time when his power appeared to be firmly established, it became to the aggrieved Hindu Princes one gravitating centre towards which they were drawn in the hope of throwing away the foreign yoke. Hindu youths and warriors began to vie with each other in fighting under Shivaji and to contribute their humble mite for achieving the successful end of his noble ideal. Though these favourable sentiments were known to Shivaji, he had no time to turn his eyes towards the province of Surat.

15. When in the year 1689, the Bijapur Government decided to put an end to Shivaji's troublesome career and intended to despatch a

strong force against him, Afazal Khan one of the foremost nobles of Bijapur and an experienced general volunteered his services against the Maratha rebel. While proceeding to chastise Shivaji, Afazal Khan did not conceal his intolerance of Hinduism and desecrated the temples of Tuljapur and Pandharpur. His objects in doing so was more or less to draw Shivaji out from his stronghold into the open plains. Being foiled in this attempt he opened negotiations which resulted in a meeting of the adversaries and the ultimate result of which was the death of Afazal Khan. Bijapur, being infuriated at the death of Afazal Khan, poured its vast resources of army against the rebel and Shivaji was cornered in a way. With great difficulties he extricated himself from the dangerous situation in 1660.

16. While Shivaji was overcoming the difficulties placed in his way by Bijapur, unexpected danger came from the Mughalside. Shaista Khan was appointed Viceroy of Deccan by Aurangzeb with instructions to subdue Shivaji. Shaista Khan put all the resources at his command into motion and wrested Poona and Chakan from Shivaji. Secondly, he turned his attention towards Kalyan, and gradually cleared it of the Marathas. Intoxicated at his success Shaista Khan was enjoying in the citadel of Poona, but Shivaji surprised him by a night attack in 1663. Shivaji entered the Viceroy's apartments with a few of his companions and slew his son with forty of his attendants, cut off the thumb of Viceroy himself by the stroke of his Bhavani and returned safely to his stronghold of Singhagarh.

17. This daring exploit enhanced the prestige of Shivaji and totally demoralised the Imperial forces in the Deccan. Shivaji at once started to take full advantage of the demoralised state of the Imperial forces and he determined to avenge the wrongs done to Poona, his favourite city by the Mughal Viceroy. He resorted to plundering of prosperous cities belonging to the Mughals after their own fashion. While doing so, his attention was drawn by the prosperous condition of Surat in the Lat country. He deputed his trusted adherents to know the disposition of neighbouring Hindu Princes whose territory he was to traverse in his march and also to secure informations about the defences of that city. His spies found the princes of Jawar. Ramnagar, Peth and Bansda favourably disposed, and willing to help him in his enterprise.

18. Having received favourable reports from his spies, Shivaji set out on his expedition in 1664 and reached the city, plundered it for six days continuously. When news reached of the arrival of Mughal forces in the vicinity, he slipped away to his country carrying all his booty safely. The triumphant return of Shivaji to his country and the repeated misfortunes of the Imperial forces, lowered their prestige in the Deccan. Aurangzeb at once deputed Maharaja Jaisingh of Ambhar (Jaipur) followed by Diler Khan as his lieutenant. Shivaji's power was unequal for an open contest with Jaisingh, he therefore sued for peace immediately on the fall of Purandar which resulted in his surrender of his fortresses excepting twelve in 1665. However, he was allowed to compensate his territorial losses at the expense of the Bijapur kingdom. Jaisingh was anxious to remove Shivaji from the battlefield of Deccan and therefore induced him to present himself in person at the Mughal Court.

19. Shivaji, inspite of the protests of his lieutenants set out for Agra cherishing high hopes in his heart. But the cold reception accorded to him by Aurangzeb and his virtual confinement disillusioned him at once. By a clever stratagem he escaped from this confinement and cleverly eluding his pursuers succeeded in reaching Deccan in 1666.

20. After his return from Agra Shivaji concluded peace with the Imperial Viceroy and reorganised his disrrupted government but war broke between the Mughals and the Marathas again in 1669. By rapid and successive blows Shivaji recovered all his fortresses surrendered to the Mughals in 1665. After regaining his lost trritories and consolidating his power, he turned his eyes towards Surat again in 1669. Henceforth, expeditions to Gujarat became an annual festivity of the Marathas.

21. When Shivaji died in 1680, he left a big kingdom consisting of the entire coastal line from Dharampur to Karwar rnd Baglan to Kolhapur with the exception of Portuguese settlements, Daman, Salsette, Bassein, Chaul and Goa. After his death his eldest son Sambhaji succeeded him. Aurangzeb with all the military resources of his Empire marched against him. Sambhaji, though a man of loose character was a reckless brave soldier. He gave Aurangzeb a tough

fight for about 9 years, but in the end was captured. His minor son Shahu was also captured but was released after the death of Aurangzeb in 1707.

22. During the captivity of Shahu Rajaram his uncle and step-brother of his father became the standard bearer of the Maratha Empire. He was hunted from place to place and died leaving behind him two sons. Tarabai mother of Shivaji III, took the administration in her hands. During this period of her regency the Maratha general not contented with fighting the Mughals in their own homeland made several expeditions in Malva and Gujarat.

23. When Shahu returned in 1707, he at once demanded his paternal throne but Tarabai strongly opposed his claims which resulted in a long war. Shahu came out triumphant with the help of Balaji Vishwanath a Chitpavan Brahmin from Konkan and Khanderao Dabhade, Patil of Talegaon. Being indebted to Balaji Vishwanath and Khanderao Dabhade he made them Peshwa and Senapati respectively. Khanderao Dabhade left the home affairs entirely in the hands of Balaji Vishwanath and took upon himself the duty of ousting the Mughals from Khandesh and Gujarat. Balaji Vishwanath obtained Sanads for Chauth and Sirdeshmukhi from the Mughal Emperor. The Peshwa became in fact the real head of Maratha Empire and the King or Chhatrapati was relegated to the background.

24. Armed with the Imperial Sanads the Maratha began to consolidate their power in the provinces mentioned in the Sanads. Senapati Dabhade was already in Gujarat but unfortunately he died soon after the death of Balaji Vishwanath who was succeeded by his eldest son Bajirao I. The death of these two statesmen was a signal for disunion in the Maratha camp. The Marathas became divided in two camps viz. Brahmins and non-Brahmins. All non-Brahmins Marathas, such as Dabhade, Gaikwar, Kadam and Pawar were combined together against the Peshwa. First the Peshwa was defeated but in the second battle he came out successful and practically brought all the refractory generals under his banner. After the second battle Damaji Gaikwar was made Mutalik of Dabhade. Though, he was only a Mutalik but he was working independently. Bajirao Balaji the third Peshwa succeeded to the Peshwaship

in 1740, and obtained from Shahu on his death-bed the Sanad in 1749, making him virtual master of the Maratha Empire. In 1751, he compelled Damaji to agree to an equal division of Gujarat and Kathiawar.

25. Balaji Bajirao was succeeded by his son Madhavrao in 1761-62 who in turn was succeeded by his brother Narayanrao. Narayanrao was killed in 1773 and was succeeded by his posthumous son Madhavrao Narayan. It was at this juncture that the British East India Company which was looking for an opportunity for expansion on the western coast got the desired opportunity. Raghunath Rao joined hands with Govind Rao Gaikwar who was his accomplice for a long time past and was disgusted with the Peshwa Court on account of the rescinding of his own succession and the recognition of Sayajirao as right ful heir to Gaikwar Gadi. War broke out between the Peshwa and the East India Company and went on for several years when it was at last concluded by the treaty of Salbai on 17th May 1782. Madhavrao Narayan was succeeded by Bajirao Raghunnath, his uncle in collateral line in 1796. Bajirao Raghunath was the last Peshwa. In 1802 he signed the famous treaty of Bassein accepting the British subsidiary force and thus veritably gave up his independence. By the treaty the Company procured for itself a territory yielding an annnal income of Rs. 26,00,000 for maintaining the said subsidiary force. Only 16 years later in 1818 the Company compelled Balaji Raghunath to abdicate and resign in its favour all his rights of over-lordship.

26. Our compilation incorporates orders of these Peshwas to their officials who were placed in charge of Surat Athavisi, to the Rawals of Bansda, Ranas of Ramnagar, Rajas of Mandvi and various Gaikwars. Besides it consists of letters written by aforesaid persons to the Peshwas, of accounts submitted by Government officials and applications of Bansda and other States for deciding their successions and other disputes.

27. As the history of Shivaji's Surat expedition and the part played by the Princes of Jawar and Ramnagar is a well knownn fact, we need not enter into the exposition of their help to Shivaji and their subsequent misery at the hands of the later Maratha generals. But we cannot help mentioning that the Princes of Bansda were not

lacking in their sympathy, zeal and active support to the founder of the Maratha Empire and to his generals; rather they were instrumental for the success of some of the Maratha expeditions in Gujarat.

28. Hitherto the co-operation of the Bansda Chaulukyas with the great Shivaji and the misery that followed in the trail in this connection with the Marathas were matters of mere Bardic tradition. But recent researches reveal the important part played by Bansda at the time of Shivaji's first and second expeditions of Surat and also at times when other Maratha generals invaded Gujarat.

29. According to these researches the first Prince of Bansda who helped Chhatrapati Shivaji at the time of his Surat expedition, was Rawal Udiabhan. Of course, there is no direct evidence to that effect but the indirect one is also of no mean value. Moropant the commander-in-chief of Shivaji's forces writes in one of his letters addressed to his companion Prataprao Gujar as early as 1671 and asks him to proceed further from Kobvan through the Ghotmal Ghat and to enlist the help of Rawal Mulraj of Bansda. He asks Prataprao to remind Mulraj of the friendship of his father with Shivaji, while asking him to join his forces with Marathas against Mughals.

30. This indirect evidence is of great value and is conclusive of Rawal Udaibhan's friendship with Shivaji and his part in aforesaid Surat expeditions. Shivaji sacked Surat first in 1664 and second time in 1669. We can easily conclude that Rawal Udaibhan died some time after 1669 and before 1671, and was succeeded by his son Rawal Mulraj. If we give even 25 years for Rawal Udaibhan the average of this family and the contemporary ruling families, the time of Udaibhan's succession will go back to 1645 A. D. Thereby Rawal Udaibhan appears to be contemporary of Shivaji from the very beginning of his rise.

31. As our present concern is to deal solely with those papers incorporated in our present volume, we refuse to enter into the discussion of Bansda's more ancient history.

लाट्चे मराठी ऐतिहासिक लेख

No. 1

1072 Arba

श्रियासह विराजित अखंडीत लक्ष्मी अलंकृत राजेश्री प्रतापराव गुजर यासी प्रति मोरोपंत पंडित कृतानेक आशिर्वाद येथिल कुशल जाणून स्वकीय कुशल लेखून पाहिजे. श्याल्हेर कोट फतेह झाल्यावर श्रीमंत स्वामी श्री छत्रपति महाराजांची इच्छा की कोकण व सुरत प्रांताची महाला वगैरे आहेत ते दोन प्रांतीचे बाबती व सरदेशमुखीचा अमल + - पाहिजे येविसी कोकण प्रांताचे जवार रामनगर व पेठ यांसी पत्रं लिहून पाठविलीं आहेत.

✕ ✕ ✕ ✕ ✕
 + ✕ ✕ ✕ ✕
 ✕ ✕ तुम्ही कोलवनाचे मार्गे जाऊन घोठमाल घाट
 उतरून संस्थानिक मूलराज रावल वासदेकराचे साथ गोष्टी करून त्यांचे पितृ श्री. कैलासवासी
 राउल उदेभान यांचे साथ श्रीमंत छत्रपति महाराजांची मैत्रि स्मरण देवून श्रीमंतांचें कृपेचे महत्त्व
 बजावून मोंगलाचें पारिपत्य व हिन्दु धर्म व राज्य संस्थापनें विषयीं त्यांचे राउत व फौजेची
 मदत घेऊन रात्री दिवस मार्ग चालून लवकर ✕ ✕ ✕
 ✕ ✕ ✕ ✕ ✕ रामनगर व घणदिवि
 मार्ग गेले आहेत मी सोनगढ विहारचा मार्ग ✕ ✕ ✕
 पासे मिळून पाहिजे विशेष ✕ ✕ ✕ समश्रु आझा केली
 आहे त्याची जुबानी विदित झाल्याप्रमाणे केलेले छ २३ माहे साबाल सुहुर सन
 इसन्ने सबैन अलफ.

Moro Pant the Commander-in-Chief of Shivaji's forces in his letter of 23rd Sabbal San 1072-Arba to his colleague Pratap Rao Guzer, writes "After the Conquest of Salher Fort, Shreemant desires that the Mahals belonging to Kokan and Surat should be brought under his complete control and that Sirdeshmukhi and Amal should be realised from them. Information to this effect is already given to the Rajas of Jawar, Peth and Ramnagar. You should proceed forth with towards Surat Via, Kalban and meet Mul Raj the Rawal of Bansda after crossing the Ghothmal Ghat. Remind about the friendship that existed

[लाटचे मराठी]

between his late father Raybhan and Shree Mant and explain the benefit that will accrue by the friendship of Shreemant. Take his forces for the annihilation of the Moghals and establishment of Hindu Dharm and Rajya. The other comrade is gone Via Ramnagar and Ghandebi, I myself am proceeding to Surat Via Songarh & Biara, where you should meet me by marching post haste. You will obtain further instructions from the bearer.

No. 2

११-८-१७२४

अखंडित लक्ष्मी अलंकृत राजमान्य राजेश्री खंडेराव दाभाडे + + +
 आशिर्वाद येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहून पाहिजे श्रीमंत छत्रपति महाराज आज्ञा केली आहे कीं, सुरत प्रांताची महालात वलसाड, पारनेरा, चिखली व नवसारी वगैरे परगणा श्रीमंत कैलासवासी छत्रपति महाराजांचे वेळेसी स्वराज्य मध्ये होते, व त्याचा चौथ सरदेशमुखी व चौथ दरसाल वसुल होते, ते हल्लीं मोंगला व गैरफितुरी मानून सरकारचे अन्तर करून दिले आहे व गैर राहा वर्तणूक करतात यास्तव महाला मजकुरची मोंगलाचे ठाणे दूर करून सरकारची तहाद वसाहत x x + रावे यादव पास रवाना केले आहेत येथिशी तुम्ही लवकर चालून संस्थानिक सरगणाकर व राउल वीरदेव वासदेकर x x x रामनगरकर मैत्री व फौजेची मदत भरवसा राखून परगणा मजकुरची जमींदारी मिळून मोंगलाचे ठाणे उठवून त्यांचे मुलुख लुटून पारिपत्य करावयास आज्ञा केली. विशेष मजकूर जासूदाचे जुवानी विदित करून त्याप्रमाणे वर्तणूक करणे. छ ९ माहे जिल्हेज सन इसने मया व अलफ ।

The Peshwa in his letter dated 9th Jilhej 1102 Arba, to Khande Rao Dabhade writes: The Purganas of Balsar, Parnera, Chikli and Navsari were under Swaraja since the time of late Chhatrapati Maharaja. Chauth and Sirdeshmukhi were regularly realized from them. Now the Moghals and other desperadoes have taken possession of them. Shreemant Chhatrapati orders that you should atonce proceed to turn them out. "You may count upon the friendship and forces of Surgana, Rawal Virdeo of Bansda, Rana of Ramnagar and Jamidars of the above said Purganas and with their help demobilise the Moghul thanas, plunder the Country and establish your control." Further instructions you will receive from the bearer according to which you should act.

श्री

राजेश्री सटवोजी जाधव गोसावी यांसी.

इ अखंडीत लक्ष्मी अलंकृत राजमान्य स्तो. बाजीराव बल्लाळ प्रधान आशिर्वाद. सुहुर सन खमस अशेरन मया अलफ. जवार व रामनगर व पेठ व वासदे हे चारी संस्थान व परगणे घणदिवि असे स्वराज्यामध्ये आहेत, तेथील अमल स्वराज्याचा व सरदेशमुखी देखील व या खेरीज सुरत प्रांतीचे माहाल वगैरे तापीपार आहेत, त्या माहाली बाबती व सरदेशमुखीचा अमल झाला पाहिजे. याकरितां सदरहु स्वराज्यामध्ये पांच स्थलें यांचा अमल देखील सरदेशमुखी, व सुरत प्रांत, व तापीपार परगणे, यांच्या बाबतीं, व सरदेशमुखीचा अमल असा मामला तुमचे स्वाधीन केला असे. तुम्ही इमाने इतबारे वर्तोन जबरदस्तीने जाविता बसऊन अमल बसविणे. कुल वास जमा आकार करणें, त्यांपैकीं जमेती व ठाणीं व माहाल मजकूर देखील खर्चाचा व रसीद ऐवज हुजूर स्वारी मजकूरी पावावयाचा तहः—

जवार रामनगर व पेठ व वासदे व परगणे घणदिवि, हे स्वराज्यामध्ये आहेत यांचा अमल तुम्ही करणें. मुलकाची जमा व जकायती बंदर पाणवट व खुसकी व कमाविस वाव देखील आकार करणें. तो ऐवज व त्या ऐवजाचे जमेस सरदेशमुखीचा वसूल दरसदे १० रुपये दाहा प्रमाणें रयती निसबतीने वसूल घेणें. येणेंप्रमाणें ऐवज वसूल घेऊन जमा करणें. त्यापैकी दोनी तकसिमा ऐवज जमेती गड व ठाणीं व माहाल मजकूरच्या खर्चास तुम्ही घेणें बाकी तीसरी तकसिम ऐवज हजूर स्वारी मजकूरी लावणे. पेरतर अमल वसवलीया उपरी नीमे ऐवज गड व ठाणी व जमेती व माहाल मजकूरच्या खर्चास तुम्ही घेणे, बाकी नीमे ऐवज रसदी हुजूर स्वारी मजकूरी पावणे.

कलम १.

येणेप्रमाणें कलमें सदरहु प्रमाणे तह केला असे. तुम्ही जबरदस्तीने आमल बसवून स्वामीकार्य करणे, सदरहु तहप्रमाणे तुम्ही कबूल करून आपले पत्र लिहून दिले आहे. तरी सदरहु तह प्रमाणे रसदी ऐवज हुजूर स्वारी मजकूरी पावता करणे. छ २ जिल्हेज बहुत काय लिहिले.

— — —

The Feshwa Baji Rao Ballal in his order dated 2nd Jibej, issued to Satvaji Jadava writes: The four states Jawar, Ramnagar, Peth Bapsda and Purgana Ghandevi are included in Swarajya. The country

[लाटचे मराठी]

around Surat and beyond Tapti is to be brought under Swarajya as yet. The Amal Sirdeshmnkhi of the afore-said four States and Purgana Ghandevi is given to you on condition that you should conquer the country around Surat and beyond Tapti and bring under the perfect control of Swarajya and realize Sirdeshmukhi etc. from the conquered Provinces. You will impose duty on export and import by sea as well as by route at the rate of 10 percent. Two third of the realization is assigned to you for meeting the expenses of establishment of Forts, Thanas, and Mahals, the remaining one third, you are to transmit to the Central Exchequer. Further you are assigned 50% of the Sirdeshmukhi for the Forts, Thanas and Mahal's establishment and the remaining 50% you are to transmit to the treasury.

You have agreed to the above terms and given in writing. Now you are to act accordingly by taking forcible possession of the country assigned to you. It is expected that you will serve the Government most faithfully and sincererly.

No. 4

११२५

हु.राज . गुजराथ

रू.न. ११३

राज मण्डल

स्वारी राजश्री पंत प्रधान छ ७ जिल्हेज सुरु सन खमस आसीरन मया व अलफ.

राजश्री रामचन्द्र महादेव यास पत्रकी जवार रामनगर वासदेव पेठ हे राजश्री पिलाजी जाधव याजकडे कमाविस दिली आहे. व सुरत प्रांतांचे स्वाधिन केला आहे, त्यास नाणी आपले तर्फेने, खंडोजी मानकर तुम्हांकडे पाठविला आहे, याची कुमक करणे, स्थल हस्तगत करणे, पुढे कल्याण भीबंडीपासून सुरत पावे तो आमल तुमचा सुरलीत चालेल स्थल हस्तगत करणे त्यास खर्च वेंच लागेल तो तुमची आमची भेट झाली यावरी लिहीले करुन देउन ह्मणोन पत्र १

७ जिल्हेज ११२५

२३ सप्टेंम्बर १७२४

८ रविवार भा. कृ. १६४६

,, ,, ,, १७८१

Peshwa Balaji Vishwanath in his order dated 7th Jilhej of 1125 Arba, writes to Ramchandra Mahadeo "that the Kamawis of Jawar, Ram-

nagar, Bansda and Peth is given to Pilaji Jadava. The province of Surat is also assigned to him. Khandoji Mankar is deputed to you and you should in conjunction with him, proceed against the said provinces and bring them under the sway of Chhatrapati. If you take possession of the country from Bhivandi to Surat, your administration would be easy. The expenses of expedition will be settled in person.

No. 5

१४-८-१७२५

रोजकीर्द

छ १६ जिल्हेज सीत असीरन

किता ताकीद पत्रे राजश्री सटवाजी जाधव यास, जवार, रामनगर, वासदे, पेठ येथील व.वती सरदेशमुखीची कमाविसी साल गुदस्ता आहे. तेगेप्रमाणे करार करून ताकीद पत्रे सादर केली असे.

१ राउल रामदेव राणा संस्थान रामनगर

१ विक्रम पतंगराव संस्थान जवार

१ लक्षधीर गणपतराव प्रांत पेठ

१ रायभान राउल प्रांत वासदे

४

In a Takid dated the 19th. Jilhej Satvoji Jadava is informed:-
The Sirdes mukhi of Jawar, Ramnagar, Peth and Bansda are settled according to that of previous year. Information of the settlement is sent to:

- 1-Ramdeo Rana of Sansthan Ramnagar.
- 2-Vikram Patang Rao of Sansthan Jawar.
- 3-Lakshdhir Ganpat Rao of Prant Peth.
- 4-Rawal Raybhan of Bansda

No. 6

३०-१२-१७३३

पौ. छ ९ साबान

श्री

श्रीमंत राजश्री पंत प्रधान स्वामीचे शेवेसी.

पौष वासुदेव जोशी कृतानेक नमस्कार विनंती, येथील कुशल ता॥ पौष शुद्ध ५ मी रविवार जाणून स्वकीय लेखणाह्या केली पाहिजे विशेष. स्वामीनी पत्र पाठविले ते पावले. तेथे

[लाटचे मराठी]

आज्ञा केली कीं, राजश्री कृष्णराव महादेव यांस जवार, रामनगर, पेठ, वासदे, येथील मामला व सात माहाल खेरीज जकाती धंदा सांगितला. त्यास तुमचे कारकीर्दीस साल गुदस्ता आकार झाला त्याप्रमाणे मशारानिल्ले हवाली केला, त्यास साल-मजकूरी तुझाकडे वसूल झाला असेल तो, व साल मजकूरी, या मामलियात कोणी जास्त चढ कबूल केला असेल तर लिहून पाठविणे ह्मणून लिहिले, येसियासी जास्त चढ झाला त्याची यादी दुसरी लिहून पाठविली आहे, त्यावरून कळून येईल साल मजकूरचा वसूल तरी कमाविसदार आणून झाला, तो हिसेब लिहून मागाहून पाठवून देतो. कळलें पाहिजे हे विनंति.

९ साबान अर्बा	११३४
२८ दिसेम्बर सन	१७३३
११ शुक्र पौष कृष्ण शक	१६५५
विक्रम	१७९०

Vasudeo Joshi an Officer of the Peshwa in charge of the Amal of Ramnagar, Jawar, Peth & Bansda writes to the Peshwa: I am in receipt of the order, asking me to handover the charge of the Mamlat of Jawar, Ramnagar, Peth and Bansda to Krishan Rao Mahadeo, who has been given the Mamlat of aforesaid states and seven Mahais. Besides I am asked to submit the account of realization etc. I am to submit that, account is already submitted and if there be any, for the current year that will be submitted after the arrival of the Kamavisdars of Krishna Rao Mahadeo.

No. 7

११३७

पेशवा बाजीराव
कोकण स्वारी सु॥

श्री

पु॥ श्रीमंत राजश्री पंत प्रधान स्वामीचे शेवेसी विनंती उपरी पूर्वी स्वामीनी पत्र पाठविले कीं, राजश्री कृष्णराव यास सात माहाल व कांहीं मामलत सांगितला आहे, हे आपला अमल करतील ह्मणून त्यावरून आम्हीं जवार, रामनगर, पेठ, वासदे येथें आझाकडील कमाविसदार जकाती वडील मुलखात होते त्यास आम्ही आज तारीख वाट पाहिली की, त्याजकडील कमाविसदार येउन आपला अमल करतील त्यास अद्याप त्याचे कमाविसदार येउन अमल करित नाही, त्याचे कमाविसदार येउन दाखल होत तोवरी आम्ही कमाविसदार

ठेवावें तरी उगींच एकादा कमाविसदारास धरून नेऊन ईजत घेतील, याकरितां आम्ही आपले कमाविसदार बोलावून आणले. त्याचे कमाविसदार येऊन आपला अमल करतील, येविसी स्वामीनीही त्यांस आज्ञा करून कमाविसदार पाठविते करावे, कळावे. याकरितां लिहिले आहे, यद्यपि त्याचे कमाविसदार तोवरी आमच्या कमाविसदारांनीं राहावें, तरी महिना दोन महिने बसावें, आणी पुढे त्याचे महिने कांहीं ते देणार नाहीं आह्मास देणें पडतील व्यर्थ. आम्ही सिबंदी कशास वाढवली याकरीतां कमाविसदार उठवून आणिले आपणांस कळावे, याकरितां लिहिले, राजेश्री कृष्णाराव याजकडील कमाविसदार कोहनेस आला आहे त्यांनीं आह्मास कांहीं पत्र पाठविले नाही, परंतु स्वामीच्या पत्रावरून आम्ही आपले कमाविसदार उठवून आणिले, बहु काय लिहिणें लोभ केला पाहिजे हे विनंति.

अर्वा सन ११३७

इस्वी सन ११३६-३७

Vasudeo Joshi in his another letter to the Peshwa writes: Some times ago I was ordered to hand over the charge of Jawar, Ramnagar, Peth and Bansa's Amal to Krishna Rao Mahadeo. Nither he nor any one on his behalf has turned up to relieve him as yet. Ever since the receipt of the order quoted above I am anxiously awaiting for his arrival. In anticipation of his arrival I have withdrawn my Kamavisdars from the aforesaid states and Purganas. I do not understand as to what I am to do. If I am to keep my men there, I will have to incur unnecessary expenses. It is prayed that Krishna Rao Mahadeo be ordered to take charge of his office.

No. 8

११३९

स्वारी राजश्री पंत प्रधान सुदुर सन तीसा सलासीन मया व अलफ तारीख १५ मोहरम.

X X X कमाविसदार संस्थान वासदे प्रांत वसई येथील राजा रायभान राऊल मृत्यु पावला, त्याचा पुत्र गुलाबसिंग सरकारची नजर ११००१ अकरा हजार एक रुपये गावयाचे करार करून दिले असे, तरी सदर अकरा हजार एक रुपये याजपासून घेऊन सरकारांत पावते करणें, आणी संस्थान मजकूरचा कारभार मशारनिलेहेचें हवाली करणें.

लाटचे मराठी

The Peshwa in his order dated 15th. Mohurm San. 1139 Arba, issued to the Kamavisdar of Bansda, writes: Raja Ray Bhan Rawal of Bansda died some time ago and his son Gulabsingh has agreed to pay succession Najrana of Rs. 1100. He should realise the aforesaid agreed Najrana from Gulab singh and hand over the management of the state to him.

No. 9

११४५

रु० न० ११३

राज मंडल

स्वारी राजश्री पंत प्रधान सु॥ स्वमस आर्वेन मया व अलफ छ १७ जीलेज दफाते पत्र
माहाल नीम पंताजी मोरेश्वर न्याजकडे करार करून सनदा लिहून दिल्या
किता मखता जमा रुपये

३३०० पा॥ वासदे हा॥ गुदस्ता

२८५० माहाल मखता

४५० जकाती

३३००

❀

❀

❀

❀

१७ जिल्हेज अर्बा ११४५

१० जनवरी सन १७४५

४ गुरु पौ. कृ. शक १६६५

विक्रम १८००

The Peshwa in his order dated 17th. Jilhej 1145 Arba, writes: The Makhta of Bansda is settled at Rs. 3300 and given to Pantoji Moreshwar. Out of the total amount of Rs. 3300 the real Makhta is Rs. 2850 and Rs. 450 is jakat.

No. 10

पेशवे गुजराथ. रू. नं. ११० मधील उतारा.

राजमंडळ

1151. Arba.

स्वारी राजश्री पंत प्रधान सु॥ इसने खमसेन मया व अलफ.

खर्च माहाल मजकूर चितो त्रिंबक का॥ दार माहाल नीहाय प्रा॥ गुजराथ दफाते
पत्र छ १९ रजब अखेर स्वारी वा॥ दादा आदा छ २० जमादीलावल मसार नीलेस पत्रकी
पे॥ बारडोली पे॥ वासदे येथील कमावीस तुम्हांस सांगितली आहे तीही इमाने इतबारे
वर्तोन आमल करणे आणि ऐवज सरकारांत पावता करून देणे म्हणोन

सनद

१

ए विसी पत्र जमींदार यास कीं मसार निलेकडे रूजू होऊन २

अमल सुरळीत देणे म्हणोन

१ की॥ बारडोली.

१ की॥ वासदे.

२

३

No. 10

The Peshwa in his order, issued to Chinto Trimbak, dated
19th Rajab 1151 Arba writes:-

“The Kamavis of Bardoli and Bansda is given to you. Discharge your duties faithfully and forward the Amal to the Treasury.

The Zamindars are informed to that effect and asked to pay the Amal to you. The Zamindars concerned are those of Bardoli and Bansda.”

No. 11

हुजूर रोजकिर्द गुजराथ रू. नं. ११३ मधील उतारा

राजमंडळ.

1151 Arba.

स्वारी राजश्री पंत प्रधान सु॥ इसने खमसेन मया व अलफ छ १७ साबान दफाते पत्रे.

[उतारा]

बाळकृष्ण केशव यांस सनद कीं तुम्हास प्रांत गुजराथ पैकीं माहाल

- १ पा॥ सापड विहीर
१ पा॥ अंतापूर
१ पा॥ राणीआव
१ पा॥ वासदे पैकी गाव

४

एकूण चार माहालाची कमावीस सांगितली असे इमाने इतबारे वर्तोन अमल चौक-
शीनें करणे तुम्हाकडे पा॥ मजकूरचे ऐवजीं रसद रुपये १५००० पंधरा हजार करार केले असे
यास व्याज दरमाहा दर सदे रुपया १। सव्वा या प्रा॥ वीनसुट करार केला असे जाहले
मुदतीचे व्याज व मुद्दल हिशेब करून पा॥ मा॥ चे ऐवजीं उगउन घेणें तुम्हांस रसदेस मु॥
दरसदे रु. ५ पांच प्रा॥ करार केले असेत. माहालचे ऐवजीं घेणें सदरहू रसदेचा भरणा सर-
कारांत करून पावली याचा जाब घेणें येणे प्रमाणें व्याजास मित्या लागतील म्हणोन मा॥र
निलेचे नांवे.

सनद ?

No. 11.

The Peshwa in his order, issued to Balkrishna Keshao, dated
17th Saban 1151 Arba wrltes:-

“The Kamavis of the following four parganas

1. Sapad Vihir
2. Antapur.
3. Raniav.
4. Villages of Bansda.

is given to you. You have agreed to pay Rs. 15000 as the
Amal of the aforeaid parganas. Besides you have consented to pay
interest at Rs. 1/4 percent on the agreed Amal's amount. The princi-
ple Amal together with the interest is to be realised. Five percent is
fixed for you. You should realise the Amal from the State and
forward the same to the Treasury and a receipt for the same is to be
obtained.”

No. 12

गुजराथ रु. नं २७ मधील उतारा.

1153. Arba.

नं. [१७] हिसेब माहाल

हिसेब माहाल प्रांत गुजराथ नी॥ चिंतो त्रिबक सु॥ सन सलास खमसेन मया
व अलफ जमा रुपये

[यातील उतारा]

* * * * *
 पा। वासदे बा। मक्ता राज्या पासून घेतले
 ३५०० बा। मक्ता बेरीज
 ३००० बा। गुदस्ता दखलबाज अमल
 ५०० जाजती साल मजकूर

 ३५००
 ता। रुपये
 १७५० मार्गसीर्ष शुद्ध १
 १७५० वैशाख शुद्ध १५

 ३५००

* * * * *
 ७०० जप्त पा। मजकूर येथील राजा दिवंगत जाहला सा। तेथील जप्ती करविली
 होती त्यास अखेर साल जवळ येऊन पोहोचले जप्ती अवकाश राहिला
 नाहीं सबब नवा दाखल करार केले ते जमा वसूल जाला नाहीं.

 ४२००

No. 12

This is an extract from the Account of Gujrath, submitted by Chinto Trimbak, for the year 1153 Arba. It shows the revenue receipts, by the Central Treasury, from Bansda. The Amount of Receipt from the State, to the Central Treasury, is shown as Rs. 4200. The details of which are shown as follows:-

(1) Tribute for the year 1152	Rs. 3000.
(2) Jajati do do	„ 500.
(3) Fine for default.	„ 700.

	4200.

No. 13

रोजकिर्दी

राजमंडळ

स्वारी राजश्री पंत प्रधान सुरुसन आर्बा खमसेन मया व अलफ माहे जमादिलाकर
 तारीख २० रोज चैत्र बहुल अष्टमी इंदू वासरे. मुक्काम कसबे पुणे.
 दफाते पत्रे यातील उतारा

रामाजी बापुजी यास पत्र की संस्थान वासदे येथील जप्ती तुम्हांस सांगितली आहे त्यास तुम्हाकडे नेमणूक:—

स्वार एक आठवडा रुपये

५२ स्वार दि॥ पांडुरंग महादेव २५

१५ तुमचे राऊत

५

६७

३०

तीस राउताची गणती घेऊन

रोजमरा एक छ २२ रजबी

देणें पुढें दीड महिन्याचें देत

जाणें— कलम

१

हशमी लोक आसामी

१०० प्रांत वसई पैकी

२५ कावनई पैकी

१२५

सवासे माणसाची नेमणुक केली असे

त्यास सुभे मजकूरीहून नेमणुक येईल

त्याप्रमाणें नावनिशीवार हजीरी घेऊन

रोजमरा आडसेरी देत जाणें कलम १

येणे प्रमाणे तीन कलमे करार करून दिली आसेत सदरहु संस्थानचे जप्तीचे ऐवजी पावीत जाणे म्हणोन सनद १

श्री० मु०

No. 13

जासुद रोजमरा रुपये

११ जथे भवानजी नाईक

६ राणोजी भिकाजी

५ बहिरजी हंसोजी

११

१०

जथे बाबाजी नाईक

५ मल्हारजी सोनवणी

५ रामाजी घाटगा

१०

२१

चार आसामी एकवीस रुपये दीडमाही

छ १५ सावान पासून दीड महिन्यानी देत

जाणे

कलम १

The Peshwa in his order, issued to Ramaji Bapooji, the newly appointed Kamavisdar of Bansda, dated 20th Chaitra 1154 Arba, fixes the allowances of the Army Detachment under his command and asks him to make the first payment to the Sowars on 22nd Rajab and to the Jasuds on 15th Saban and there-after, after an interval of one month and half.

No. 14.

रोजकिर्द

राजमंडळ

1154 Arba.

स्वारी राजश्री पंत प्रधान सुरु सन आर्बा खमसेन मया व अलफ माहे जमादीलावल तारीख १६ रोज फालगुन बहूल तृतीया इंदू वासरे. मुक्काम मौजे उडलगी.

दफाते पत्र यातील उतारा.

जोरावरसिंग यांचा भाऊ बंदाचा कजीया आहे याज मुळें सरकारातून माार निलेचा अमल जल्प केला. पेशजी राजश्री चिंतो त्रिंबक का। दार यांचे नांवे सनद सादर केली आहे पेशीयास हाली मसार निले यांनी हुजूर येऊन अर्ज केली की खासा स्वारी पुण्यास आली या वर मनसुवी करून आज्ञा करणे ते करावी तुर्त जप्ती मोकळी करावी म्हणून त्याज वरून तुर्त याजकडे सरकारची नजर १२५०० साडे बारा हजार करार करून जप्ती मोकळी केली असे तरी सदरहू साडे बारा हजार रुपये यांज पासून वसूल घेऊन सरकारांत पुण्यास पावते करणे आणि याचे कागद जप्तीचे सालीचे येणे प्रमाणे ही पत्र दिले:

- १ चिंतो त्रिंबक का। दार प्रा॥ मजकूर
- १ सिवाजी दताजी का। दार मामले कोहन यास
- १ शंकराजी केशव प्रांत वसई
- १ जमीदार प॥ मजकूर.

४

येणे प्रमाणे चार कागद तुम्हा कडे पाठविले आहेत तरी याज पासून साडे बारा हजार रुपये वसूल घेऊन सदरहू कागद याचे हवाले करणे आणी रुपये सरकारांत पुण्यास पावते करणें म्हणून—आंताजी विठ्ठल का। दार प्रा॥ बागलाण यांस पत्र ?

No. 14

The Peshwa in his order, dated 16th Jamadilwal writes:—

“There is a dispute raging between Jorawarsing and his relatives and the Sansthan being attached is made over to Chinto Tri-bhak for administration. Jorawarsing has now approached the Sarkar and prayed for the removal of attachment. Accordingly the attachment is withdrawn.

The succession Najrana is fixed at Rs. 12500. The said Najrana amount is to be realised from Jorawarsing and forwarded to Poona. Copies, of this order, are forwarded to persons concerned. Realise the Najrana from Jorawarsing and hand over this order to him.

No. 15.

हुजूर रोजकिर्दी गुजराथ रु. नं. ११३ मधील उत्तरा.

राजमंडळ

1154. Arba.

स्वारी राजश्री पंत प्रधान सु। आर्बा खमसेन मया व अलफ छ १९ माहे

जमादीलाकर

दफाते पत्रे

[उत्तरा]

पा। वासदे येथील जप्ती साल मजकुरी रामाजी बापुजी यांस सांगितली असे यास पत्रे.

चितो त्रिंबक का। दार यांस सनद कीं पा। वासदे येथील जप्ती पेशजी तुम्हाकडे होती त्यास हल्ली पा। मजकूरची जप्ती मा।र निलेकडे सांगितली असे तरी तुम्ही आज तागाईत वसूल केला असेल तो मा।र निलेस समजावणे संस्थान मजकूरचे जप्तीचे कामकाज मा।र निलेच करतील तुम्ही दखलगरी न करणे गांवगना जमाबंदी तुम्ही केली असली तर तो हिसेब कुल यांस समजावणे ठाणे व कीरा जिन्नस गला वगैरे दारूगोली व बंदुखा वजे जाला जो नस असेल तो कुल मा।र निलेचे स्वाधीन करून पावली याचे कबजा घेणे म्हणोन सनद १

रामाजी बापूजी यास सनदकीं तुम्हांस संस्थान वासदे येथील जप्ती सांगोन पाठविले आहे तरी तेथील कामकाज चालवणे संस्थान मजकूरची जप्ती राजश्री चितो त्रिंबक यांस सांगितली होती ती त्याजकडून दूर करून तुम्हास जप्ती सांगितली असे तरी संस्थान मजकूरचा ऐवज जमा होईल तो सरकारचे हिशेबी जमा करणे म्हणोन सनद १

ये विसी जमीदार पा। मजकूर यास सनद की पे। मजकूर येथील जप्ती चितो त्रिंबक याजकडून दूर करून मा।र निलेकडे सांगितली असे तरी तुम्ही यासी रुजू होऊन आमल सुरळीत देणे म्हणोन

२

मोकदम मौजे मजकूर यास पत्र १

३

— — — — — रा. । यादी

हु. श्री. मु.

The Peshwa by his order, dated 16th Jamadilakhhar 1154 Arba, issued to Ramaji Bapooji, writes:-

The administration of Bansda is assigned to you (and sets forth his directions separately to the new incumbent as well as the old one).

“Be it known to Chinto Trimbak that the administration of Bansda was previously given to you is now transferred to Ramaji Bapooji. Therefore you are to handover the charge of the administration to the new incumbent of the office, and further to give Account of whatever realisation is made by you. You should not interfere with the new incumbent's discharge of duty. Besides you are to hand over, whatever corns, ammunitions, Guns, etc., may be in your charge to the new incumbent. ”

“Be it known to Ramaji Bapooji, that the administration of Bansda, which was formerly given to Chinto Trimbak, is now assigned to you. You are to take charge from him and administer the State. Whatever the realisation may be is to be accounted to Government's Treasury.

Be it known to the Zamidar of the Sansthan that the administration is transferred from Chinto Trimbak to Ramaji Bapooji. You are to appear before the new incumbent and make payment of Government's dues.”

पे. गु. रू. नं. ३८ No. 16.

1155. Arba.

श्री रू.

झडती जमा खर्च पगरणे वासदे नी॥ उदेसींग राजे सु॥ खमस खमसेन मया व अलफ हुजूरुन संवस्थान मजकूरची जप्ती विद्यमान राजश्री रामाजी बापूजी जमा आकार

१५२१५

रुपये.

येणे प्रमाणे पंधरा हजार दोनशें पंधरा रुपये जमा करार हिसेब जमा असे करार.

जमा साल गुदस्त पैकी बेरीज रुपये

जमा साल मजकूर आकार परगणे मजकूर देहे सुमार यासी तनखा पेसजी रोज मजकुराचे अमलांत जमाबंदी होती रुपये २४०४१ पैकी वजा सन आर्बात राजश्री चिंतो त्रिंबक यांचे मार्फतीने जप्तीचे अमलांत साल गुदस्ता आकार जाहला नक्त १८९०७॥ पुढे अखेर साली दंगा होऊन मुख्य उजाड जाहला कौल पत्र व दीलदारी देऊन लावणी केली लावणी प्रमाणे आकार बेरीज १५२१५ रुपये शिवाय जमा जकात कमावीस दंग्यामुळे जमा जाहली नाही. सबब ०

झडती जमा खर्च परगणे वासदे सु॥ खमस खमसेन मया व अलफ. (यातील पैकी उतारा)

धर्मादाय श्रावण मासी देवस्थाने आहेत त्यास अभिषेकास ब्राह्मण असतात त्यास रुपये

- ६० ।।।. संवस्थान वासदे देवालाये ५ त्यास ब्राम्हण आ॥ ९ त्यास दक्षणा व पोट स्वर्च रुपये.
- ७ श्री कदमेश्वर.
- ७ देवस्थान खाबले.
- ७ श्री गोमुख
- २६ ब्राम्हण भोजन समात्पीस केले ब्राम्हण आ॥ १२५ एकूण.

१०७।।

No. 16

This paper is Jhadati Account related to Bansda State for the year 1155 Arba. It deals with the minor details of Account relating to the expenses incurred by the Peshwa officials, who were in charge of the State administration. It further shows that the administration of the State was entrusted to Chinto Trimbak in the previous year.

—•—•—•—

No. 17.

1151 Arba.

स्वारी राजश्री पंत प्रधान सुरुसन खमस खमसेन मया अलफ छ २२ माहे रबिलावल रामाजी बापू कमावीसदार संस्थान वासदा प्रांत गुजराथ यास पत्रकी येथील राजा गुलाबसींग बीन रायभान अखेर सलासात मृत्यू पावला त्याचे पोटी संतान नाही तेव्हां गुलाबसिंगाचे सापत्न भाऊ जोरावरसींग सरकारची नजर १२५०० साडे बारा हजार रुपयेची सु।। सन आर्बा खमसेन मया व अलफ माहे जमादीलाकर छ १६ रोजी करार करून दिले हे।ते त्याजला वारसा पोहोचला नाही किरतसींग बीन रायभान गुलाबसिंगाचा धाकटा बंधु ते म्हणता उदयसिंग बीन प्रभातसींग हे कैलासवासी राऊलाचे चुलत चुलत भावाचालेक प्रभातसींगचा पुत्र त्याचा दत्तक आले असेल राजपुताची गादीचा वारसा त्याचा दत्तक पुत्र पाहोचतो त्या प्रा। उदेसींगचा वारसा बाबत हुजूर आज्ञा सादर पाहिजे किरतसींगचे अर्जी प्रमाणें जोरावरसींगचा वारसा दूर करून हे आज्ञा पत्र सादर केली असे उदेसींग सरकारची नजर २१००१ एकवीस हजार एक रुपया करार केली असे तरी सदरहू प्रमाणे एकवीस हजार रुपये याज पासून वसूल येऊन सरकारांत पुण्यास पावते करणे व संस्थान मजकूरची जमीन दूर करून संस्थान मशारानिलेचे हवाली करणे.

श्री. मु.

No. 17

The Peshwa in his order, dated 22nd Rabilawal, issued to Ramaji Bapooji the Kamavisdar of Bansda State writes:-

“Rawal Gulab Sing the son of Raibhan, died in the end of 1153 Arba, without any issue of his blood. His step-brother Jorawar

Singh agreed to pay to the Government the sum of Rs. 12,500, as Najarana on 19th Jamadilakhar 1153 Arba. However, his right to succession was not established as, Uday Singh the adopted son of late Rawal Gulab Singh had a better claim. Moreover, Kirat Singh the younger brother of late Rawal Gulab Singh came forward and pleaded the cause of Uday Singh, which to him was quite in accordance with the Rajput Custom. Accordingly the previous order sanctioning the succession of Jorawar Singh is replaced by this one which approves the succession of Uday Singh. Uday Singh has agreed to pay the sum of Rs. 21001/- as Najrana. This sum is to be realised from him and the administration of the State is to be entrusted to him. The sum being realised is to be forwarded to the Central Treasury at Poona.

No. 18

1155 Arba.

हुजूर रोजकीर्द गुजराथ रु. नं. ११३ मधील उत्तरा

राजमंडळ

स्वारी राजश्री पंत प्रधान सु॥ खमस खमसेन मया व अलफ छ ५ माहे मोहरम दफाते पत्रे.

यांतील उत्तरा.

रामाजी बापूजी कमावीसदार पा॥ वासदे प्रांत गुजराथ येथील राजा मृत्यु पावला सा॥ राज्या कडील अमल जप्त करून कमावीस तुम्हांस सांगितली आहे व अमल वा॥ गाईकवाडा पा॥ मजकूर येथील कमावीस राजश्री चिंतो त्रिंबक याजकडे सांगोन पेशजी इस्ताव करार करून दिला आहे. साल मजकूर पासून पेशजीच्या इस्ताव्या वर चढाची बेरीज घालून गाईकवाडा वा॥ अमलाचा मक्ता करार करून दिल्या साले वी॥ तपसील रुपये.

५२५० सन खमस साल मजकूर.

५५०० सनसीत खमसेन.

५७५० सन सबा खमसेन.

६००० सन समान खमसेन.

२२५००

येणे प्रमाणे सन खमस पांच हजार दोनसे पन्नास व सन सीत पांच हजार पांचसे व सन सबा पांच हजार सातसे पन्नास व सन समान साहा हजार येणे प्रमाणे चार साले मार निलेकडे सदरहुं प्रमाणे इस्तावा करार करून दिला आहे सदरहुं प्रमाणे एवज पा॥ मजकूर पैकी तह प्रमाणे हे घेतील त्याप्रमाणे याजकडे एवज देणे मसार निलेकडे सुताचा व तुषाचा आलाहिदा करार करून दिला आहे त्या वामोजी व पा॥ मजकूराकडे वांटणी वसेलती याजकडे देणे म्हणोन मसार निले यास सनद—?

रसानगी यादी

श्री. सु.

No. 18

The Peshwa in his order, dated 5th Moharrum 1155 Arba, issued to Ramji Bapuji writes :-

“ The Raja of Bansda died and the administration of the state is taken charge by the Government and is assigned to you. The Makta of the Amal is settled at Rs. 25500/- which is to be realised as follows :-

1. In the current Year	Rs. 5250/-
2. In the Year 1156.	” 5500/-
3. In the Year 1157.	” 5750/-
4. In the Year 1158.	” 6000/-

.....
Rs. 22500/-

Chinto Trimbak the representative of Damaji Gaikwar is to be allowed to realise his agreed share.”

No. 19

1156 Arba.

हुजूर रोजकीर्द गुजराथ रू. नं. ११३ मधील उतारा

राजमंडळ.

स्वारी राजश्री पंत प्रधान सु॥ सीत खमसेन मया व अलफ छ २१ रबीलाखर दफाते पत्रे सु॥ पुणे

उतारा

उदेसींग संस्थान वासदे यास पत्र कीं सा॥ मजकूरचा अमल गाईकवाडा बा॥ साल गु॥ राजश्री रामाजी बापूजी जप्तीस पा॥ होते त्याजकडे तुम्ही वसूल दिल्या, ऐसी यासी साल मजकुरी ने॥ चितो त्रिंबक का॥ दार यांजकडे दिवीला असे तरी गाईकवाडा बा॥ अमल मसार निलेकडे सुरळीत सुदामत प्रा॥ देणे ह्मणोन—पत्र १

No. 19

The Peshwa in his order, dated 21st Rabilkhar 1156 Arba issued to Uday Singh the Rajah of Banda writes :-

“ Pay the share of Gaikwar to his representative Chinto Trimbak as you paid the same to Ramji Bapooji.”

No. 20

1159 Arba.

रोजकिर्दी

राजमंडळ

स्वारी राजश्री पंत प्रधान सु॥ सन तिसा खमसेन मया व अलफ. विद्यमान राजश्री त्रिंबक सदाशीव माहे रजब

तारीख २३ रोज फाल्गुन वद्य दशमी भृगूवासरे सु॥

दफाते पत्रांतील उतारा.

सर्वोत्तम शंकर उपनाम फडके गोत्र अत्री सुत्र आस्वलायन देशपांडे पा॥ माहीम व देशमुखी पा॥ वाडे यांनी वसईचे मुकामी येऊन निवेदन केले कीं राऊल उदेसींग राजे संस्थान वासदे यांनी आपणास मौजे झीर तर्फे हवेली प्रा॥ वासदे हा गांव दरोबस्त देखील चवथाई व सरदेशमुखी कुलवाव कुलकानू हाली पटी व पेस्तर पटी जल तरू पाषाण निधी निक्षेप आदी करून दरोबस्त इनाम आपल्याकडे करार करून देऊन छ २९ सावाल सनसीत खमसेनांत इनामाच्या सनदा करून दिल्या त्यास दरोबस्त पे॥ चवथाई व सरदेशमुखीचा आमल सरकारचा आहे त्याचा आकार होईल तो आपले संस्थानेचे एवजी सरकारांत दर साल देत जाऊं समय नाही. या प्रमाणे करार करून दिल्याप्रमाणे आज पावेतो आपणाकडे चालत आहे. त्यास भोगवटी यांस सरकारच्या सनदा करून द्यावा. म्हणोन त्यावरून मौजे मजकूर हा गांव कुलवाव कुलकानू हाली पटी पेस्तर जल तरू पाषाणा निधी निक्षेप आदि करून दरोबस्त इनाम यांस व याचे पुत्र पौत्रादी वंश परंपरेने इनाम करार करून देऊन भोगवटी यास सनदा ता॥ याद.

१ मसार निलेचे नावे

१ देशाधीकारी व लेखक वतमान भावी याचे नावे पत्र

१ मोकदमाचे नावे सदन.

१ जमीन दाराचे नावे पत्र.

४

No. 20

The Peshwa in his order, dated 23rd Falgun 1159 writes :-

“ Sarvottam Shankar Phadke approached the Government at Bassein and reported that Rawal Uday Singh of Bansda has given his village Jheri in Inam to him on 29th Sawal 1156 Araba. A Sanad to that effect has also been issued to him by the said Rawal. The Grant is to be continued from generation to generation. The copies of this order are issued to the following persons.

No. 21

1159 Arba.

बालाजी बाजीराव रु. नं. ५५५

श्री

यादी संस्थान वासदे सु॥ तीसा खयसेन मया व अलफ

संस्थान वासदे याजपासून कर्ज पटी ध्यावी
म्हणोन आज्ञा पत्री लिहीले त्यास तेथील
विचार मनास आणितां जोरावरसींग
शामकुवर राणी इने कृत्रीम पुत्र करून संस्थाना

परगणे वीसनपुर जमाबंदीची आवा
दानी केली तरी पंचबीस हजार बाबत
परगणा आहे कौल दिल्यास या
प्रमाणे आकार होईल त्याज आठ

वरी वसवीला होता त्याज वरून उदेसींग हुजूर येउन आपण आसल राजपूत्र असतां कृत्रीम पुत्र संस्थाना वरी आहे हे हकिगत विदीत केली त्याज वरून त्याची मनसुवी राजश्री त्रीवकराव याज वरी सोपीली. उदेसींग खरा झाला त्याज वरून यासी संस्थाना वरी वसवीला तेव्हां दोन सालें सरकारांत संस्थान अमानत ठेउन दुसला जप्ती मुळें रामाजी वापूजी याचे विद्यमाने जमाबंदी होउन पेशजी सरकारचे अमलदाने याची तक्षीम रुपये ४००० तालुका गाईकवाड अमल सरकार वाटणीत नी॥ चिंतो त्रिंबक ३५०० मामले ऐवज चौथाई व सरदेशमुखी

७५००

बाकी उदेसींगाकडे अमल जमाबंदीचा ठराव केला होता त्याचे दुसाला पंधरा हजार रुपये जप्तीचे सरकारांत आले त्या प्रा॥ राज्य उदेसींगाकडे राहिले आहे त्याची नजर राजश्री शंकराजीपंता विद्यमाने पंचवीस हजार रुपये नजर घेऊन संस्थान उदेसींगाचे हवाले केले ते नजर अद्यापी फीटली नाही सरकारचे ते रुपये शंकराजी पंत भरले त्याचे राज्य गाहाण घेतले आहे खत लिहून घेतले आहे. तो ऐवज फीटला नाही राज्य वसुली म्हणावे तरी साडे सात हजारीचे राहिले त्यास तीही पीठ्याच्या राण्या व राजकुवर यांस पोटा पुरते ज्याचे त्या प्रा॥ वांटणी दिली आहे व बाकी साडे सात हजार पैकी चार अगर साडे तीन हजारचे

नउ वरस झाली गाईकवाडा कडून नव हजार रुपये वावत कर्ज वासदेकराचे याणी गाईकवाड पासून घेतले होते त्या कर्जात गाहाण परगणे मजकूर दिला त्यास अलिकडे सरकारचा अमल गुजराथेत जाला ते वाटणी मध्ये परगणे मजकूरावरील वेरीज रुपये ३००० तीन हजार गाईकवाडानी घालून हा परगणा आपले कडे घेतला त्या अलिकडे वासदेकर गाईकवाडा कडे जाऊन बोलले कीं तुमचे कर्ज फीटले आमचा परगणा आम्हाकडे द्यावा आणि तीन हजार रुपये तुमचे सरकारचे वांटणी प्रा॥ साल दरसाल देउ त्यांस गाईकवाड बोललेकीं परगणा देतो त्यास हल्ली घाल घसरी खाली घातले आहे त्यास वासदेकर राजे याज पासून कर्जपटी ध्यावी म्हणोन स्वामीनी लिहीले त्यास उदेसींग येथे आले कर्जपटी मागो लागले तो याजकडे संस्थान आहे यांत जीव नाही तेव्हां म्हणो लागले कीं आम्हांस अन्न वस्त्राचे मानसीक आहे त्यास गाईगवाडा मध्ये व आमचा परगणा कर्ज फिटले असतां खातात तो सोडून देवावा आणि त्या पैकी नीमे परगणा तीन हजाराचे वाटणीत व गाईकवाडच्या आहेत त्या देखील निमे परगणा सरकारांत ध्यावा निमे आम्हास पोटास द्यावा तेणे करून आम्ही आन्नास मीलोन या प्रा॥ उदेसींग वासदेकर यांनी विनंती केली त्या वरून या प्रा॥ करार करून प्रा॥ मारचे जप्तीच्या सनदा व गाईकवाड यांचे नांवे पत्र

अजमास राहिले त्याजवरी पंचवीस हजार रुपये नजर पडली आहे ते फीटतां संकट पडले आहे. उदेसींग येथे भेटीस आला त्यास घोडा बसावयास नाही तो गाडी वरी बसोन आला रामनगरकर व जवारकर यांनी भलई केली त्यात हा मिळाला नाही व मागेही कोणाचे फितव्यांत कोटे नाही गरीब मतवान बहूत झाला आहे याज करितां कर्जपटी द्याव्या. करितां अर्थ राहिला नाही याज करितां कर्जपटी न ध्यावी वीसनपूर परगणा पुरातन वासदे यांचे संस्थान आहे दुसरे कलमात लिहीले आहे

कलम—१

येथून दिले कीं राजश्री आपाजी हरी याचे विद्यमाने मागील कर्जाचा हिशेब करणे तुमचे हा। नीघाले तरी ममर निले देतील राज्याचे तुम्हाकडे निघाले तरी तुम्ही आपाजी हरीस देणे आणि प्रा। म। वासदेकर याचे हवाला करणे या आ। स्वामीनी गाईकवाड यांस सांगावे यात अंतर सांगतील तरी उदेसींगाचा कार- भारी भगवानजी बक्षी सेवेसी पाठवितो गाईकवाड याचा निशा करून देतील कलम—१

No 21

This paper is a proceeding in the Peshwa's Daftar relating to the affairs of Bansda. It is dated Arba 1156. It is divided in two columns.

The left hand column records—

- (i) That there had been a dispute regarding Succession to the Bansda Gadi,
- (ii) That there had been the Peshwa's attachment on the State for 2 years
- (iii) That Udaysing was ultimately recognised as the rightful successor to the Bansda Gadi, and
- (iv) That the Pargana of Bisanpore was acknowledged territory of Bansda from ancient times.

The right hand column records-

- (i) That the average income in good years of the whole of Bisanpore pargana was then about Rs. 25,000/,
- (ii) That 8 or 9 years previously the pargana had been in the possession of the Gaikwar as a mortgagee for the debt of Rs. 9,000/ taken by Bansda.
- (iii) That when the Peshwa established his suzerainty in Gujarat and there was a division of territories between

the Gaikwar and the Peshwa, the former undertook to pay Rs. 3,000/ as tribute to the Peshwa and got the pargana included in the lot of territories assigned to the Gaikwar in the said division,

- (iv) That the Raja of Bansda (Udaysing) represented that the Gaikwar's mortgage debt had been fully paid off and he offered to pay Rs. 3,000/ as tribute to him and,
- (v) That orders addressed both to the Gaikwar and to Bansda, in accordance with these proceedings should be issued

No. 22

1160 Arba

श्री

स्वारी राजश्री पंत प्रधान सुरु सन सीतेन मया आलफ छ २२ माहे रमजान

उदेसींग रावल संस्थान वासदे यास पत्रकी आपाजी हरी चे विद्यमाने गाईकवाडाचे कर्जाचा हिशेब जाहला त्याचा कर्जाचा फडशा जाहला नंतर तुमचा परगणा सुटला तुमचे करारा प्रमाणे निमे परगणा सरकारत घेतले निमे परगणा तुम्हास दिले कलम १

परगणा मजकूरी जमाबंदी होऊन आकार २३००० तेवीस हजार ठरला त्यापैकी तुमचा निमे अमल ११५०० अकरा हजार पाचशे जाहला त्यापैकी सरकारचा अमल सालीना ३००० तीन हजार दर सालीना सुरलीत सुदामत देत जाणे कलम १

सरकारची मागील बाकी संकराजी भरणे केला होता त्यापैकी बाकी ७५०० सात हजार पाचशे राहिला सरकारचा अजमास ३५०० साडेतीन हजार तीन वर्षात वसूल जाहला नाही ते मिळोन अजमासची बाकी आकार १०५०० दहा हजार पांचशे रुपये नजरचे आकार सन खमसेनात २१००१ एकवीस हजार एक रुपये करार केले ते अजी सुद्धा फिटले नाहीत मुहल व व्याज मिळोन सरकारची मागील बाकी २५००० पंचवीस हजार जाहला ते मिळोन सरकारचे मागील बाकीचा आकार ४३००० त्रेचाळीस हजार ठरला कलम १

सरकारची मागील बाकी फिटत सुद्धा तुमचा निमा परगणा सरकार जामीन घेतला अमल वसुलीचा खर्च वजा करून मागील बाकीचे हिशेबी बाकी आकार जमा घेणार कलम १

तुम्ही सरकारचा अमल दरसालीना ७५०० सात हजार पांचशे बाबत करार करून दिल्या आहे त्या प्रमाणे सरकारचा अमल सरकारचे कमावीसदाराकडे देत जाणे कलम १

No. 22

The Peshwa in his order, dated 22nd Ramzan 1159 Arba, issued to Uday Singh conveys the terms of agreement concluded between him and Uday singh.

(1) In the presence of Appaji Hari the Account of date due to Gaikwar from you is settled and the debt is cleared out. Your Pargana is redeemed to you. According to your terms of Agreement half of the Pargana is taken by the Government and the remaining half is given to you.

“(2) The Revenue of the Pargana is estimated at Rs. 23000/- out of which your share is settled at Rs. 11500/-. You are to pay Rs. 3000/- as the Amal of the Government every year.

“(3) Government dues have been paid by Sankraji. His dues on account of that payment are Rs 7500/- from you. Government dues for three years at the rate of Rs. 3500/- had not been paid and aggregate to Rs. 10500/-. The agreed Najrana of Rs. 21001/- is unpaid since 1153 Arba. Now that Najrana due amounts to Rs. 25000/- including interest. The whole due of the Government is now Rs. 43000/- from you.

“(4) The Government has taken over the Administration of half of your Pargana till the payment of Government's dues.

“(5) You have agreed to pay Government Amal of Rs7500/ every year. Accordingly the agreed annual Amal of Rs. 7500/- is to be paid to the Government Kamavisdar.”

No. 23

1160 Arba.

रु. नं. ५५६ मधील उतारा

श्री

गद्दी गाईकवाडाकडून वाटणीचे माहाल घयावे सु। सीतेन.

२०००० पा॥ बीसनपूर.
७५००० पा॥ मरोलि.
५५००० पा॥ गल्हे
१००००० पा॥ तेलाडी
६०००० पा॥ मोहे
६०००० पा॥ सत्रागांव
३०००० पा॥ वाघोडे

४०००००

येणे प्रा। माहालाच्या सनदा घेणे.

छ २१ रवीलावल कार्तिक.

No. 23

This is a Divisional List dated 1160 Arba showing the Parganas taken from Gaikawar. The aggregate Revenue of Parganas taken is shown as Rs 400000/-. The Revenue of Bishanpur is shown as Rs. 20000/-.

NO 24

Arba 1160

माजी अमल गुजराथ

रु. नं. १ मधील उतारा

राजमंडळ

रोजकीर्द

स्वारी राजश्री पंत प्रधान सु॥ सन इहीदे सीतेन मया व अलफ छ १८ जिलहेज (मधील उतारा)

तारीख १८ रोज अधिक श्रावण वद्य पंचमी भृगूवासर शके १३८२ क्रिष्मनाम संवत्सरे सु। के॥ पुणे.

दफाते पत्रे

प्रांत गुजराथ पैकी माहाल दमाजी गायकवाड याज कडील साल मजकूरी सरकारांत घेउन सरकारांतून नारोकृष्ण देव यांस कमावीस सांगितली असे ये विसी ताकीद पत्रे.

७ जमीनदारास पत्रेकी रुजू होउन अमल सुरळीत देणे म्हणोन.

- १ पा॥ वीनसपूर
- १ पा॥ मरोली
- १ प। गोहे
- १ पा॥ तेलाडी
- १ पा॥ मोवे
- १ पा॥ सतरागांव
- १ पा॥ वाघोडे.

७

७ कमावीसदार गायकवाडा कडील यास पत्रे जे ठाणी व साल मजकूरचा वसूल घेतला असेल तो माघारे देणे म्हणोन पत्रे सदरहू सात माहालाचे कमावीसदारांस

१ केदारजी गायकवाडा यास पत्र जे ठाणी व वसूल मजकूरी घेतला असेल तो माघारा तुम्हा कडील कमावीसदारानी असेल तो दवेणे म्हणोन पत्र,

No. 24

The Peshwa is his order, dated 18th Jilhej 1161 Arba writes:-

"The Seven Parganas taken from Damaji Gaikwar are assigned to Naro Krishna. Copies of the Order are sent to the Jamidars of

1. Bishanpur.
2. Maraoli.
3. Gohe.
4. Teladi.
5. Mohe.
6. Satra Gaon.
7. Baghode.

who should appear before the new incumbent of the Office and pay the Government's Amal.

Further orders ask the Kamavisdars of Gaikwar for the said parganas, to return any realisation if made to Naro Krishna the newly appointed Officer.

Kedarji Gaikwar is asked to return, if he has himself or Kamavisdar on his behalf, has made any realisation from the aforesaid Seven Parganas, to the new Officer :-

No 25

Arba 1161

माजी अमल गुजराथ

रु. नं. १ मधील उतारा.

राजमंडळ

रोजकीर्द

स्वारी राजश्री पंत प्रधान सु॥ सन इहीदे सीतेन माहे मोहरम छ १४

तारीख १४ रोज श्रावण शुद्ध पौर्णीमा भोम वासरे शके १६८२ विक्रमनाम सवत्सरे मुक्काम के॥पुणे

दफाते पत्र (उतारा)

मोरो गोपाळ गोले यांस प्रांत गुजराथची सरमजमु आहे त्यांस तेलाडी वगैरे सात माहाल गाइकवाड याजपासून सरकारात घेउन साल मजकुरी कमावीस तुम्हांस सांगितली त्याची सरमजमु मसारनिलेकडे सांगितलि असे तरी याजपासून सात माहालाचे सरमजमुचे प्रयोजन घेणे म्हणोन नारो कृष्ण क॥ दार पा॥ तेलाडी वगैरे माहाल प्रा॥ गुजराथ यांस सनद १

शु॥० मु॥

रसानगी यादी-----

No. 25

The Peshwa in his order, dated 14th Moharrum 1161 Araba, issued to Moro Gopal Gole, writes:-

“You are appointed Kamavisdar of Seven Parganas, taken over from Damaji Gaikwar, for the current year. You should take possession of those Parganas from Naro krisnna”

No 26

Arba 1161

माजी अमल गुजराथ

रु. नं. १ मधील उतारा

श्री

तालेबंद प्रा॥ तेलाडी वगैरे माहाल सात प्रा॥ गुजराथ विद्यमान राजश्री नारोकृष्ण सु॥ इहीदे सीतेन मया व अलफ इ॥ अवल साल ता॥ अखेर साल जमा

रुपये

(मधील उतारा)

ता॥

स्वारी मजकूर

माहाला नीहाय सात माहाल

स्वारी मजकूर

रुपये

ता॥

कमावीस बाब

❀

❀

❀

१७० प्रा॥ वीसनपूर रु॥ ४०० पैकी

❀

❀

❀

माहाला नीहाय पैकी स्वारीकडे जमा.

❀

❀

❀

प्रा॥ गलहे

२५ बासदेकर सीरपाव

❀

❀

❀

३२३

प्रा॥ वीसनपूर.

१५० हरभरे पांगेस

१७३ हवाला वामनजी नारायण

३२३



माहाला नीहाय

रुपये

त॥

२५६१३-॥.

प्र॥ वीसनपूर



प्र॥ वीनसपूर

जमा

२३४२३ ऐन जमा वा॥ गायकवाड रुपये २५५०० वजा तोटा रुपये १८२७

बाकी आकार साल मजकुरी रुपये

२०४२३ वा॥ पटे आपाजी हरी

३३०० ज्याजती वरी साल मजकुरी

२३४२३

पैकी वजा सादड खर्च २५० बाकी जमा

१४४०॥. शीवाय जमा.

६४६॥०॥ जकात

४६६॥१. किरकोळ बाबती आहे मसाले वगैरे

१४४०॥.

५०० घास दाणा.

२५० सादीलवार.

२५६१३-॥.



तेरीज माहाला नीहाय जमा.

रुपये

२५६१३-॥—बा आज जमा प्र॥ वीसनपूर

ऐन जमा रुपये—२३४२३.



दुमाले नी॥ वार रुपये—१२५२६॥०

राउल उदेसींग राजे संस्थान वासदे नीमे अमल वीसनपूर.



प्र॥ वीसनपूर

रुपये

१३२० सीबंदी आ ४० दर माहा रुपये

१२० आकार माही रुपये

१०४४। कीता

२७५॥ कीता

१३२०

४०० कारकुन सनदी आ॥ २

२०० दत्ताजी भगवंत

२०० बापुजी रामाजी पंत

.....

४००

११३६= व्याज रसदेचे रु॥ बा॥ १७०००

५१० मुशारा दर सदे रुपये ३ प्रा॥

६५-॥ . गैर सनदी ३७०॥ पैकी वजा २७५॥ बाकी

३४६१-॥

तेरीज माहाल मजकुर वगैरे खर्च रुपये

— अजमास रुपये

सिवंदी

कारकुन सनदी



प्रा॥ बीसनपूर

३४६१-॥

१३२०

४००



No. 26

This paper is an extract from the Taleband account of Seven Mahals, Teladi and others, in Gujarat submitted by Naro Krishna for the year 1161 Arba. It contains full details of Bishanpur revenue. The gross revenue of Bishanpur is given at Rs. 25613-1-6. Various items of Bishanpur revenue are given with full details as below:-

(1) Rs. 23423-0-0 Net revenue.

Rs. 20423 Relating to the lease of Appaji Hari.

Rs. $\frac{3300}{23723}$ Jajati for the year.

1440-1-6 Sivaya Jama (Excess).

Rs. 943-5-6 Jakat.

$\frac{496-12-0}{1440-1-6}$ Kirkol.

500-0-0 Ghasdana.

$\frac{250-0-0}{25613-1-6}$ Sadiwar.

(2) Terij Account of Bishanpur.

Rs. 25360/- Ajmas Bishanpur. Rs. 23423/- net revenue,

(3) Dumala belonging to Udaysingh of Bansda is shown Rs. 12529/- as his half share of Bishanpur.

(4) Rs. 1320/- Shivandi of Bishanpur for 40 men.

Rs. 120-0-0 Monthly.

1044-8-0 Instalment (Kita).

275-8-0 " (").

1320-0-0

Rs. 400-0-0 Two Sanadi Karkuns.

Rs. 200-0-0 Dattaji Bhagwant.

200-0-0 Bapaji Ramji Panth.

400-0-0

Rs. 1136-0-0 Interest of Rs. 17000/-.

Rs. 570-0-0 Musahra.

Rs. 95-1-6 Gair Sanadi.

Rs. 3561-1-6

Editor's Note:—The figures of some of the items mentioned above appear to be faulty.

No 27

Arba 1161

राज मंडळ

रोजकीर्द

स्वारी राजश्री पंत प्रधान सु॥ इहीदे. सीतेन मया व अलफ छ ५ सफर तारीख रोज भाद्रपद शुद्ध सप्तमी भोमवासरे शके १३८२ विक्रम नाम संवत्सरे.

दफाते पत्र

प॥ वीसनपूर प्र॥ गुजराथ येथील कमावीस साल गु॥ तुम्हा कडे होती ती दुर करून साल मजकुरी नारोकृष्ण याजकडे कमावीस सांगितली असे तर प॥ मजकुरी मसारनिले कडील कमावीसदार येईल त्याचे हवाली अमल करणे म्हणून आपाजी हरी यास पत्र १

मु. शु

No. 27

The Peshwa in his order, dated 5th Safar 1161 Arba, issued to Apaji Hari, writes :-

" The Kamavis of Pargana Bishanpur was assigned to you last year. Naro Krishna is appointed now in your place. Hand over the charge to the new incumbent or his Kamavisdar.

रु. नं. ६० पे. रोजकीद
उतारा

राजमंडळ

रोजकीर्द

स्वारी राजश्री पंत प्रधान. सु॥ सन इहीदे माहे जमादीलाकर. तारीख ५ रोज पैष शुद्ध अष्टमी भोमवासरे शके १६८२ विक्रमनाम संवत्सरे मुक्काम मौजे पिंपरी पा॥ कवठल प्रा॥ वराड.

दफाते पत्र

(उतारा केला असे)

नारोकृष्ण कमावीसदार पा॥ तेलाडी वगैरें माहाल यास सनद कीं पा॥ वीसनपूर येथील अमल पेसजी आपाजी हरी याजकडे होता साल मजकूरी त्याजकडून दूर करून तुम्हाकडे सांगितला त्याची सनद तुम्हास सादर आहे त्यास पा॥ मजकूरचा आकार होईल त्या पैकी निमा ऐवज संवस्थान वासदे येथील राज्यास द्यावयाचा करार पेसजीचा जाहला आहे त्यास तुम्ही सदरहु प्रमाणे पा॥ मजकूरच्या आकारा पैकी निमे ऐवज वासदेकरास देणे निमे ऐवज सरकारचे हिसेवी जमा करणे म्हणोन सनद

श्री

रसानगी यादी.

मु॥

No. 28.

The Peshwa in his order, issued to Naro Krsshna, dated 5th Jamadilkhar 1161 Arba, writes:-

Be it known to you Naro Krishna the newly appointed Kamavisdar of Teladi and other Mahals that the Amal of Bishanpur, formerly assigned to Apaji Hari, is now transfered to you. Half of the revenue of Bishanpur had been agreed to be given to the Raja of Bansda some time before. According to that agreement you should make the adjustment of Bishanpur revenue by accounting half to Government's account and the other half to that of the Raja of Bansda.

No. 29

Arba 1161

हुजूर रोजकीर्द गुजराथ

रु. नं. ११३ मधील उतारा

राजमंडळ

स्वारी राजश्री पंत प्रधान सु॥ इहीदे सीतेन मया व अलफ छ १८ जील्हेज दफाते पत्रे

प्रांत गुजराथ पैकी माहाल दमाजी गायकवाड याज कडील साल मजकूरी सरकारांत घेउन सरकारांतून नारोकृष्ण देव यांस कमावीस सांगितली असे ये विसी ताकीद पत्रे.

७ जमीनदारांस पत्रे की रुजू होउन अमल सुरळीत देणे म्हणोन.

- १ पा॥ वीसनपूर.
- १ पा॥ मरोली
- १ पा॥ गल्हे
- १ पा॥ तेलाडी
- १ पा॥ मोहे
- १ पा॥ सतरागांव
- १ पा॥ वाघोडे

७

७ कमावीसदार गायकवाडा कडील यांस पत्र जे ठाणी व साल मजकूरचा वसूल घेतला असेल तो माघारा देणे म्हणोन पत्रे सदरहु सात माहालाचे कमावीसदारास

१ केदारजी गायकवाड यास पत्र जे ठाणी व वसूल साल मजकूरी घेतला असेल तो माघारा तुम्हा कडील कमावीसदारानी घेतला असेल तो देवणे म्हणोन पत्र

१५

No. 29.

This order is a duplicate of No. 24 with this difference that it has been found from Huzur Roj Kird, Gujarat, Rumal No. 113 while the former (No. 24) is a copy from Maji Amal Gujarat Rumal No.1

No. 30

Arba 1161

हुजूर रोजकिर्द गुजराथ

रु. नं. ११३ मधील उतारा

राज मंडल

स्वारी राजश्री पंत प्रधान सु॥ इहीदे सीतेन मया व अलफ छ २ रजब दफाते पत्रे सु॥ पुणे

। उतारा ।

नारोकृष्ण याचे नांवे सनदकी तुम्हा कडे माहाल प्रा॥ गुजराथ पैकी मामलत माहाल वी

तपसील

- १ पा॥ वीसनपुर
 १ पा॥ तेलडी
 १ पा॥ मरोली
 १ पा॥ सतरागांव
 १ पा॥ गल्हे
 १ पा॥ मोहे
 १ पा॥ वाघोडे.

७

एकूण सात माहालाची सर सुभेदारीची देखरेख तुम्हां कडे करार करून हे सनद सादर केले असे तरी इमाने इतवारे चौकशी करून घासदाणा व देशकसीचा ऐवज मत्कीया शिवाय सरकारचे हिशोबी जमा करणे म्हणोन मसार निले याचे नावे सनद
 छ २ रजब

श्री
 रसानगी यादी
 मु॥

No. 30

The Peshwa in his order, dated 2nd Rajab 1161 Arba, issued to Naro Krishna writes:-

Be it known to you Naro Krishna that the Mamlat of the following seven Mahals,

- No. 1. Bishanpur.
 2. Teladi.
 3. Maroli.
 4. Satragaon.
 5. Gale.
 6. Baghode.
 7. Mohe.

in Gujrat is given to you. You should discharge your duty faithfully. Realise Aivaj pertaining to Ghasdana etc. over and above the Makhta account and acconnt for the same to the Government Treasury.

हुजूर रोजकिर्द गुजराथ

No. 31

Arba 1161

रु. नं. ११३ मधील उतारा

राजमंडळ

स्वारी राजश्री पंत प्रधान सु॥ इहीदे सीतेन मया व अलफ छ ४ रजब दफाते पत्र मु॥ पुण
उतारा

नारोकृष्ण याचे नांवे सनदकी माहाल प्रांत गुजराथ येथील पेशजीचे अमलदाराकडून दूर
करून साल मजकूरी तुम्हांस मामलत सांगोन तुम्हांकडे करार मक्ता माहाल वी तपसील रूपये

२५५०० पा॥ वीसनपूर.

No. 31

The Peshwa in his order, dated 4th Rajab 1161 Arba, issued to Naro Krishna, writes :—

“Be it known to you Naro Krishna, that the former Amaldar of Mahals in Gujerat is removed and the Mamlat is given to you. The Makhta of Mahals given to you is detailed below. The Makhta of Bishanpur is given at Rs. 25500/- (Other items are not given as they have no connection with Bansda.)

No. 32

1161 Arba

(शके १६८२)

पेशवे गुजराथ रु. नं० १०७ मधील उतारा.

राजमंडळ.

स्वारी राजश्री पंत प्रधान सु॥ इहीदे सीतेन. जमा साल मजकूर माहाला नीहाय
पा॥ पारचोल. वा॥ पा॥ वासदे

जमा परभारे.

छ १२ माहे रबीलाखर बद्दल देणे पागा दीमत रामाजी सीवदेव यास समजावीस
नालबंदी साल मजकूरा बा॥ हिशेब रुपये ४०२०॥ त्यापैकी मसारनीले कडे इ॥ सन सत्तास
ता॥ सन तीसा सात साला गैर सनदी खर्च गैर मजूरा काढून तूर्त घाबयाचा करार जाहला
त्यापैकी बा॥ तालेबंद रुपये

१६५ पा॥ पारचोल पा॥

१८५९॥. पा॥ वासदेपैकी

२०२४॥.

No. 32

The Peshwa by his order, dated 12th Rabilakher 1161 Arba, grants Rs. 4020-8-0 to Ramaji Shivadeo for meeting the expenses of his Paga, out of which the sum of Rs. 1859-8-0 is to be realised from Bansda.

No. 33

1161 Arba

पेशवे गुजराथ रु. नं. १०८ मधील उतारा.

राजमंडळ.

स्वारी राजश्री पंत प्रधान सु॥ इहीदे सीतेन जमा साल मजकूर माहाला नीहाय
॥ बीसनपूर नी॥ आपाजी हरी.

दफाते

पत्रे.

छ ५ माहे सफर पा॥ मजकुर येथील का॥ साल गु॥ तुह्यांकडे होती ती दूर करून
साल मजकूरी पासोन नारोकृष्ण यांजकडे का॥ सांगितली असे तरी पा॥ मजकूरी मसार
नीलेकडील का॥ दार येईल त्याचे हवाले अमल करणे म्हणोन मसार नीले यांस रसानगी
चिठी पत्रे—१

No. 33

The Peshwa in his order, dated 5th Safar 1161 Arba, addressed to Apaji Hari, writes:—

“The Kamavis of Pargana Bishanpur was given to you last year. It is now transferred to Naro Krishna. You should hand-over the charge of the Pargana's Amal to the Kamavisdar of Naro Krishna.”

No. 34

1161 Arba

पेशवे गुजराथ रु. नं. १०८ मधील उतारा.

राजमंडळ

स्वारी राचश्री पंत प्रधान सु॥ इहीदे सीतेन खर्च माहाल मजकुर आपाजी हरी का॥
वार पा॥ बीसनपूर प्रांत गुजराथ

दफाते

पत्र.

छ ३० जमादीलाखर मु॥ पुणे पा॥ मजकुर येथील कमावीस आपाजी हरी याजकडे
आहे. तेथील देखरेख गोविंद गोपाळ यास साल मजकूरी सांगितली आहे तरी तुम्ही यासी
रुजू होऊन याचे रजे तलबेत वर्तणे म्हणोन जमीनदाराचे नांव छ १२ जमादीलाखर पत्र—१
चिटणीसी.

No. 34

The Peshwa in his order, dated 30th Jamadilakhar 1161 Arba, issued to Apaji Hari, writes:—

“The Kamavis of Pargana Bishanpur is assigned to you Apaji Hari, and Govind Gopal is entrusted with the supervision of your working. The Zamindars of the Pargana are ordered to act in accordance with the wishes of the officers mentioned above.”

No. 35

1161 Arba

सरसुभा प्रा॥ गुजराथ रू. नं. २४ मधील उतारा.

ताळेबंद नं. १५

श्री.

ताळेबंद स्वारी राजश्री नारोकृष्ण दीमत राजश्री पंत प्रधान प्रा॥ गुजराथ महीं अलीकडील
सु॥ इसने सीतेन मया व अलफ इ॥ अवल साल माहे जील्हेज उर्फ आषाढ ता॥ अखेर साल
आहे जील्काद वैशाख दीपत माहे १२ बेरीज रुपये

[यातील उतारा]

❀

❀

❀

तपसील:-



९३०१ । । । पा॥ बीसनपुर

८५०० रसद

५०० घासदाणा

२५० कीता

५१ । । । किरकोळ

९३०१ । । ।

१२५०

पा॥ वासदे.

१००० कीता रु॥ केसो कृष्ण.

२५० घासदाणा.

१२५०

No. 35.

This paper is an extract from Taleband account of Gujarat submitted by Naro Krishna for the year 1162 Arba, beginning from Jilhez (Ashardh) and ending with Jilkat (Baisakh). It contains details of two accounts. One pertaining to Bishanpur and the other to Bansda.

No. 1. 9301-12-0 Pargana Bishanpur.

8500-0-0 Rashad.

500-0-0 Ghasdana.

250-0-0 Kita.

51-12-0 Kirkol.

9301-12-0

No. 2. 1250-0-0

Pargana Bansda.

1000-0-0 Kita. Kesho Krishna.

250-0-0 Ghasdana.

1250-0-0

सरसुभा प्रां गुजराथ

रू. नं० २४ मधील उतारा.

ताळेबंद नं. १६

श्री

ताळेबंद प्रांत गुजराथ सन इसने मया व अलफ इ। अवल साल ता॥ अखेर साल
जमा रु॥

[यातील उतारा]

६५०४६१॥ माहाला नीहाय

रु॥

८५०० बीसनपूर ६३०१ । । । .

रुपये

पैकी जमा ताळेबंदी रुपये.

४५० घासदाणा

३०० हप्तेबंदी

५१ । । । . कारकुनी.

८०१ । । । .

पा। वासदे १५५० पा॥ वजा सरकार ताळेबंदी जमा १२५०

बाकी १०००

रुपये

१२५७

No. 36

This paper is an Extrects from Taleband account of Gujarat for the year 1162 Arba. It contains the full particulars of the revenue and expenditure of the Province, Pargana by Pargana. It shows the details of Rs. 9301-12-0 pertaining to Bishanpur.

8500-0-0, Pargana Bishanpur Rs. 9301-12-0

Details of Talebandi.

450-0-0 Ghasdana.

300-0-0 Instalment.

51-12-0 Karkoon.

801-12-0

घडणी रु. नं. ५६० मधील उत्तरा

श्री

यादी दमाजी गाईकवाड याज कडील करार सन सलासांत माहाल सरकारांत घेतले होते त्याचा अमल दोन वर्षे सरकारांत होता त्याज वर सन सलासांत माघारे दिले.

- १ तेलडी
- १ सत्रागांव
- १ मरोली
- १ मोहे
- १ वाघोडे
- १ बीसनपूर.
- १ गल्हे

७

पेशजीचा अमल गुजराथ व हाली सदरहू माहाल मसार निलेकडे यावे पांच हजार फौजेनिसी चाकरी करावी मसलत नाही तेव्हां हमेशा तीन हजार फौजेनिसी हुजूर चाकरी करावी आठ महिने चाकरी करावी चार महिने छावणीस राहावे.

खासे कदाचीत गुजराथेस गेले तर पुत्रानी फौजेसुद्धा राहावे. एक निष्ठेने असावे म्हणजे कृपायुक्त चालेल येणे प्रमाणे

छ ३० रबीलाखर कार्तिकमास

No. 37

This paper is a memorandum of agreement concluded by Damaji Gaikwar with the Peshwa in the end of the year 1163 Arba. It records, as below:—

(1) The following Parganas:—

- (1) Teladi.
- (1) Sataragaon.
- (1) Marouli.
- (1) Mohe.
- (1) Baghode.
- (1) Bishanpur.
- (1) Galhe.

Total 7

were taken from Damaji Gaikwar and were under the direct administration of the Government for the last two years. They are now returned to him.

(2) The Amal of Gujarat formerly given to Damaji Gaikwar and the above mentioned Mahals, now returned to him are granted for military services to be rendered here after. The grantee, Damaji Gaikwar, is to serve the Government with an Army of 5000 during the time of any disturbance, and with 3000 in time of peace. He is to serve 8 months in the year at Head-quarters and to remain for the remaining 4 months in Chhavani.

(3) In case, he himself goes to Gujarat, his son with the aforesaid army is to serve the Government

No 38

Arba 1163

सरसुभा प्रा॥ गुजराथ

रु. नं. २४ मधील उतारा

ताळेबंद नं. २१

श्री

ताळेबंद एकंदर सुभा प्रा॥ गुजराथ नी॥ गोविंद गोपाळ सु॥ सलास सीतेन मया व अलफ इ॥
सन सीतेन ता॥ सन मजकूर चार साला जमा बेरीज रूपये

[यातील उतारा]



तपसील



२५३८४ घासदाणा

सन सीतेन इहीदे



दुसाला

पा॥ बीसनपूर ४५०-०



पा॥ वासदे .१३३-०



No. 38

This paper is a Taleband account for the Province of Gujarat submitted by Govind Gopal in the begining of 1163 Arba. It shows some accounts pertaining to Bishanpur and Bansda.

No 39

Arba 1163

सरसुभा प्रा॥ गुजराथ

रु. नं. २४ मधील उत्तरा

ताळेबंद नं. २५

श्री

ताळेबंद स्वारी राजश्री नरोकृष्ण दिमत राजश्री पंत प्रधान प्रांत गुजराथ सु॥ सलास सीतेन मया व अलफ

यातील उत्तरा

५१९०२७।= । । सन सलास साल मजकूर.

२९२१७० ऐन माहाल पैकी

११००० पा॥ बीसनपूर वासदे रसद.

No. 39

This paper is an extract from Taleband account of Gujarat submitted by Naro Krishna for the year 1163 Arba. It Contains an item of Rs. 11,000/- jointly relating to Bishanpur and Bansda.

No 40

Arba 1164

रुमाल नं. ६६

रोजकीर्द उत्तरा

राजमंडळ

स्वारी राजश्री पंत प्रधान सु॥ आर्बा सीतेन मया व अलफ माहे सवाल तारीख रोज चैत्र शुद्ध चतुर्थी गुरुवासर शके १६८६ तारणनाम संवत्सरे मुक्काम मौजे कसबे सेकोडी पा॥ धारवाड

दफाते पत्र

उत्तरा

प्रांत खानदेश गुजराथ येथील जमींदाराचा हक्क एक साला कर्जपटीत घयावयाचा करार सन इहीदेत जाहला आहे त्याचा वसूल साल मजकूरी घयावयाची आज्ञा राजश्री नारोकृष्ण यास केली असे तरी हक्काचा वसूल सुरळीत देणे म्हणून चिटणीस पत्रे

४३

प्रांत गुजराथ

८

८

८

८

२

पा॥

वासदे

१

क॥ दार यांस

१

जभीदारास.

२

७ कीता माहाल

१ पा॥ तेलाडी

१ पा॥ मरोली

१ पा॥ मोहे

१ पा॥ गल्हे

१ पा॥ बीसनपूर

१ पा॥ बाघोडे

७

No. 40

The Peshwa in his order, dated 3rd Sabbal 1164 Arba, issued from Sikori in Dharwar, writes :-

“Be it known to the Zamindars of 43 Parganas in Gujarat that Naro Krishna has been entrusted with the realisation of Government dues. You should all appear before him and make payment of Government's dues. Amongst the 43 Parganas of Gujarat, Bansda and Bishanpur both are included.”

No. 41

Arba 1164

पान ३७ उतारा

रु. नं० ६६

राजमंडळ

रोजकीर्द

श्री

स्वारी राजश्री पंत प्रधान सु॥ आर्बा सीतेन मया व अलफ छ २ जील्हेज दफाते पत्रे वि॥ राजश्रीदादा रामाजीराव पासलकर.

उदेसींग संवस्थान याजकडे सरकारची बाकी व साल मजकूरचा ऐवज येणे त्याचा नीकाल करून देत नाहीं आणि आपले कर्जात सीवराम देसाई सुरतकर यास पे॥ मा॥ पे॥ गांव दिल्ले व आपले भावबंदास वगैरे कर्जदारासही गांव दिल्ले म्हणोन हुजूर विदीत जाहले ऐशास हे गोष्ट कार्याची नाही हल्ली हे पत्र सादरकेले असे तरी पे॥ मजकूरचा दरोबस्त अमलाची जप्ती देखील देसाई याजकडे वगैरे तुमचे भाउबंद याजकडे गाव आहेत त्याची पेशजी आपाजी हरी याजकडे सांगितली आहे त्या पे॥ हे अमल घेतील तुम्ही दगलगीरी न करणे म्हणोन मसार निलेचे नावे चिटनीसी.

पत्रे १

मु

No. 41.

The Peshwa in his order dated 3rd Jilhez 1164 Arba, writes:-

"Be it known to you Uday Singh of Bansda that you have not paid Government's dues as well as the Amal for the current year. It has been brought to the notice of Government that you have been alienating villages to Shiva Ram Desai of Surat and your relations. This act on your part is objectionable. Your State including the alienated villages to Shiva Ram Desai and your relations is attached and the administration is entrusted to Apaji Hari. You should not interfere with his management."

NO. 42

Arba 1164.

हुजूर रोजकीर्द गुजराथ

रु. नं. ११३ मधील उतारा

राजमंडळ.

स्वारी राजश्री पंत प्रधान सु॥ आर्वा सीतेन छ १ सावान

दफाते पत्र.

उतारा

अ.पाजी हरी यास उदेशिंग राजे वासदेकर यांनी जीजे रामकुवा पा॥ विसनपुर हा गांव दरोवस्त इनाम दिल्या आहे त्याप्रमाणे सरकारांतून करार असे ऐशास हल्ली पा॥ मजकूर तुम्हा-
कडे जाहला सत्रव हे पत्र लिहीले असे तरी सदरू गांव वासदेकर यांनी इनाम दिल्या प्रमाणे तुम्ही मसारनिलेकडे इनाम चालवणे म्हणोन दामाजी गाईकवाड यास पत्र १
येविसी पत्रे २

१ देशमुख देशपांडे पा॥ मजकूर

१ मोकदमास.

३

२

श्री. सु.

No. 42.

The Peshwa in his order dated 1st Saban 1164 Arba issued to Damaji Gaikwar, writes:-

"Uday Singh the Raja of Bansda had granted his village Ramkua of Bishanpur Pargana to Apaji Hari. An agreement also had been concluded between Uday Singh and the Government relating to the grant of village Ramkua. As the Pargana Bishanpur is now given to

you, Damaji Gaikwar this order is issued asking you to continue the grant of village Rankua to the grantee Apuji Hari in accordance with the terms of Uday Singh the Raja of Bansda. Copies of the order are forwarded to the Deshnakh, Deshpande and Mokadams of Bishanpur."

No. 43

Arba 1164

हुजूर रोजकीर्द गुजराथ

रू. नं. ११६ मधील उतारा

राजमंडळ.

स्वारी राजश्री पंत प्रगण पु। आवां संतेन मया व अलत छ १६ माहे रजब
दफाते पत्रे.

उतारा

मौजे झरी पा। वा नदे व मौजे उबारकुई पा। विसनपुर संस्थान बासदे हे गांव संस्थानीका
कडून राजश्री सर्वोत्तम शंकर यांस दरोबस्त इनाम पेशजी पासून आहेत त्या प्रमाणे करार असेत
तरी सदरहू गांव मसारनिलेकडे दरोबस्त इनाम चालवणे म्हणोन

चिटनीसो

पत्रे

२ मौजे झरी परगना बासदे

१ जमीदारास.

१ मोकदमास

२

२ मौजे उबारकुई पा। विसनपुर

१ जमीदारास.

१ मोकदमास.

२

१ सदरहू गांवां विसी उदेसिंग संस्थान बासदे यासी.

२ येविसो दामाजी गायकवाड यास की पे। विसनपुर गुदस्ता तुझाकडे दिला याज-
करितां तुम्हास लि। असे तरी उबारकुई पे। मजकूरचा गांव संस्थानीका कडून
इनाम आहे त्या प्रा। दरोबस्त इनाम मसारनिलेकडे चालवणे म्हणोन

No. 43.

The Peshwa in his order dated 16th Rajjab 1164 Arba, writes:-

"Village Jhari of Pargana Bansda and Ubarkui of Pargana Bishanpur, were granted in "Inam" by the Raja of Sansthan Bansda to Sarbottam Shankar some time ago. Agreement was also concluded between the Government and State relating to the grant of these two villages. The grant of these two villages is to be continued. Copies of the orders are forwarded to the Zamindars and Mokaddams of Bansda relating to village Jhari and of Bishanpur relating to village Ubarkui. Udaya Singh is also informed of the arrangement made regarding these two villages. Further Damaji is ordered to continue the grant of village Ubarkui of Pargana Bishanpur to the grantee, as the Pargana had been given to him."

No. 44

Arba 1165

સરસુમા પ્રાંત ગુજરાત

રૂ. નં. ૨૪ મધીલ ઉતારા.

તાલેવંદ નં. ૨૮

શ્રી.

તાલેવંદ રજમાસ હલ્લો સુમા પ્રા. ગુજરાત ની. નારોકૃષ્ણ સુ. ચમસ સીતેન મયા વ
અલરુ રૂ. અવરુ સાલ તા. અચેર સાલ જમા રૂ. તાલેવંદ મતરનીજે રૂપયે
તપસીલ.

૧૧૯૬૫. || = સુમે મજકૂરચી જમા રૂપયે.

૭૬૦૦ વાસદાણા સાલા વાદ પે ।

જ. એત કારકૂની

પા. વાસદે ૧૦૦ - ૦

.....

No. 44.

This is an extract of Taleband account of Gujarat submitted by Naro Krishna for the year 1165 Arba. It contains certain items relating to Bansda.

घडणी रु. नं. ५६० उत्तरा

झाडा माहाल पा॥ गुजराथ स्वारी राजश्री पंत प्रधान सु॥ सन सीत सीतेन मया व
अलफ जमा बेरीज रुपये बा॥ मक्ता नारोकृष्ण सुभेदार मन इसने मया व अलफ रुपये

३५१३६ ॥ पा॥ विसनपुर

४६५० पा॥ वासदे येथील बाबती सरदेशमुखीचा अमल

२३४२३ पा॥ विसनपुर कुल मक्ता बेरीज २३४२७ पो॥ वजा उदेसिंग राजे
वासदेकर नीमे अमल ११७१३ ॥ बाकी
बेरीज रुपये ११७१३ ॥
घास दाणा वगैरे ७६४॥
जासती चढतर ज.माचे हिसेबी १०९७५
धरेल
२३४२३

४६५० नी॥ आपाजी हरी घोडप वगैरे किल्याचे वेगमीस पा॥ वासदे देखील
घास दाणा मक्ता रुपये.

५६४६३॥ दुमाला अमल नी॥ दर सालीयाना.
११७१३॥. उदेसिंग राजे' संवस्थान वासदे याजकडे पा॥ विसनपुर
पैकी नीमे अमल.

No. 45.

This is an extract from the Makhta account, of Narokrishan the Subedar of Gujarat dated 1168 Arba. It contains four different items of account relating to Bansda proper and Bansda's half share of Bishanpur. The details are given below in serial order:-

- | | | |
|--------|-----------|--|
| No. 1. | 35136-8-0 | The gross revenue of Pargana Bishanpur. |
| No. 2. | 4950-0-0 | The amount of Sirdehmukhi Amal relating to Bansda. |
| No. 3. | 23423-0-0 | After deducting the sum of Rs. 11713-8-0, the share of Udaisingh for half of Bishanpur out of the aforesaid gross revenue of Pargana mentioned in item |

No. 1, as Rs. 35136-8-0. Details of this remaining amount of Rs. 23423, are mentioned as below:-

11713-8-0 Berij amount i.e. the half share of Peshwa given to Gaikwar as military Saranjam.

734-8-0 Ghasdana.

10975-0-0 Excess amount over and above the half share of actual Bishanpur Makhta. amounting Rs. 23423-0-0.

No. 4. 4950-0-0 Realised from Bansda in connection with the military service provided for Bansda from Dhorap fort by Apaaji Hari.

No. 5. 58433-0-0 The annual Dumala amount out of the revenue of Gujarat. Its details are given below.

11713-8-0 Adjusted to the account of Udai-singhji the Raja of Bansda relating to his half share of Bishanpur Amal.

Note:—Besides, this item relating to Bansda mentioned above, the original paper have got full details of the remaining Rs. 44750/-, the balance of aforesaid Dumala amount. But they were not granted to us by the Government. as they had nothing to do with either Bishanpur or Bansda.

No. 46

Arba 1168

घडणी रु. नं ५६० मधील उतारा.

पान नं. १

श्री.

यादी दामाजी.गाईकवाड समशेर बहादर सुभे लष्कर सु॥ सीत सीतेन मथा व अलफ. रुपये

पान नं १२ मधील उतारा

२३४२३ पा॥ विसनपुर कुल मक्ता बेरीज २४४२७॥ पो॥ बजा उदेसिंग
राजे वासदेकर ११७१३॥ नी॥ आमल
बाकी बेरीज रुपये ११७१३॥
घास दाणा ७३४॥

जाजती चढ़ सरंजा १०९७५
माचे हिशेबी धरेल

.....
२३४२६

पान ११ मधील उतारा

३६४४८८ आ॥ गुजराथ ही॥ झाड. सनसीत मक्का सन इसने सीतेन नी॥ नारोकृष्ण
सुभेदर याजकडे
माहाल दिल्ले रुपये

No. 46.

This paper is an extract of account submitted to the Peshwa by Damaji Gaikwar for the year 1166 Arba. The account is written on several pages. The extract under review is out of page 12. It has got only one item relating to the revenue of Bishanpur.

No. 1. 23423-0-0 After deducting the sum of Rs. 11713-8-0, share of Udaysingh for half of Bishanpur out of the afore said gross revenue of Pargana Bishanpur.

11713-8-0 Berij amount i. e. the half share of Peshwa given to Gaikwar as Military Saranjam.

734-8-0 Ghasdana.

10975-0-0 Excess amount over and above the half share of actual Bishanpur Makhta amounting Rs. 23423-0-0.

No. 47

Arba 1166

रु. नं. ३७६ चडणी

राजऱडळ.

स्वारी राजश्री पंत प्रधान सु॥ सीत.

जमा बाकी साल गुदस्त खेरीज माहाला नीहाय का॥ नजर बा॥ रुंदरथान बारुदे. ऐकी वसुल.

१४२७६ । करारा पैकी.

१३२ घोडया बा॥

१४७०१ ।

२६३ सन सालास समानीनात स्वारी खानदेश वि॥ गणेश विश्वनाथ

१४७०१ ।

बाकी बा॥ बाकी जाहता ता॥ साल गुदस्त ५४३१ । । । रुपये

रुपये

बाकी ता॥ अखेर साल

रुपये

५४३१ । । ।

No. 47.

This is an extract of account submitted by the Government Kamavisdar of Banoda relating to the sum realised from the State during his regime. The total realisation is mentioned as Rs. 14701-4-0, the details of which are given as below:-

14276-4-0 Relating to the agreement.

132-0-0 Mares.

14408-4-0

293-0-0 Payment made to Peshwa through Ganesh Vishwanath, the camp officer of the Peshwa during his tour in Khandesh.

14701-4-0

No. 48

Arba 1167

रोजकीर्द रु. नं. ११३ मधील उतारा

स्वारी राजश्री पंत प्रधान सु॥ सबा सीतेन जमा साल मजकूर माहाल नी॥ दमाजी गाईकवाड.

दफाते पत्रे

छ २४ साबान प्रा॥ गुजराथ येथील सर सुभा चिंतामणी हरी यांस सांगितला असे त्यास प्रा॥ मजकूर पे॥ सन सलासांत तुम्हाकडे माहाल दिले बी तपशील

१ पा॥ मोढे

१ पा॥ मरोली

१ पा॥ गल्हे

१ पा॥ तेलाडी

१ पा॥ विसनपूर

५

एकूण पांच माहाला कडे सरकारची बाकी येणे त्याचा वसूल मसारनिलेस ध्यावयःची आज्ञा केली आहे तरी तुम्हां कडील कमावीसदारास ताकोद करून देवणे व रुजूवात सरकारी आलातील करावयाची आहे. त्यास जमीदारास व कमावीसदारास ताकीद करून रुजूवात करून देववावी म्हणोन चिटणीसी पत्रे

१ मसारनिले यास सदरहु प्रा॥ पत्र

५ जमीदारास पा॥ मा॥ चे की सरकारची बाकी येणे ते वसूल देणे व रुजूवात करून देणे म्हणोन पत्रे.

No. 48.

The Peshwa in his order, dated 24th Saban 1167 Arba, issued to Damaji Gaikwar, writes:-

“That the following five Parganas.

1. Mohe.
2. Marouli.
3. Galhe.
4. Teladi.
5. Bishanpur.

were given to you in 1163 are now made over to Chintaman Hari the Sarsuba of Gujarat. You should there fore instruct your Kamavis-dars of those Parganas to hand over the charge of their respective Parganas to Chintaman Hari.

No. 49

Arba 1167

रु. नं. ११३ हु. रोजकीर्दीचा उतारा

राजमंडळ.

स्मारी राजश्री पंत प्रधान सु॥ सबा सांतेन मया व अलफ माहे साबान तारीख २४ रोज पौष ब्रूल एकदशो इंदुवासरे शके १३८८ व्यय नाम सवत्सरे मुकाम कसबे पुणे. चिंतामण हरी सर सुभेदार गुजराथ यास विसी सरंजामी माहालास पत्रे.

[दफाते पत्रातील उतारा.]

प्रा॥ गुजराथ येथील सर सुभा चिंतामणी हरी यांस सांगितला आहे त्यास प्रा॥ मजकूर पैकी सन सलांसात तुम्हा कडे दिले वी॥

१ पा॥ मोहे

१ पा॥ मरोली

१ पा॥ गल्हे

१ पा॥ तेलाडी

१ पा॥ बिसनपुर

एकूण पांच माहाला कडे सरकारची बाकी येणे त्याचा बसुल मसार निलेस ध्यावयाची आज्ञा केली आहे तरी तुम्हा कडील का। दारास ताकीद करून देवणे व रुजूवात सरकारी अमलां-तील करावयाची आहे त्यास जमीनदारास व का। दारास ताकीद करून रुजूवात करून देवार्वा म्हणोन चिटनिसी पत्रे

- १ दमाजी गाईकवाड यांस सदरहू प्रा। पत्र
- ५ जमादारास पा। मजकूरचे की सरकारची बाकी येणे ते बसुल देणे व रुजूवात करून देणे म्हणोन पत्रे

—
६

श्री

मु॥

No. 49.

(For summary see No. 43.)

No. 50

Arba 1168

पे० गुजराथ रु. नं. ११०

मधील उतारा

राजमंडळ.

स्वारी राजश्री पंत प्रधान सु॥ समान सीतेन मया व अलफ खर्च माहाल मजकूरी यादव रघुनाथ का। दार जकात तापी दक्षीण तीर व पो॥ अमोद प्रा। गुजराथ दफाते पत्रें

माहाल व गांव बी॥

*

*

१ पा। चिखली व वासदे

*

—
२३

एकूण तीवीस माहाल व गांव-प्रांत गुजराथ तापी दक्षीण तीर येथील जकात मामलतीची राघो नारायण व विठल हरी यांजकडे होती ते दूर करून यादवराव रघुनाथ यांजकडे सांगितली असे तरी तुम्ही मसारनिलेस रुजू होऊन जकातीचा अमल सुरळीत देणे म्हणोन जमींदार देशमुख व देशपांडे यांस

पत्र १

चिटणिसी

No. 50.

The Peshwa in his order dated 22nd Rajjab 1168 Arba writes:-

“Be it known to Deshmukha and Deshpande of 22 Parganas, including Bansda and Chikli, in the province of Gujarat, that the

collection of Custom duties from the above referred Parganas, assigned to Ragho Narain and Vithal Hari, is now given to Jadava Raghunath. Therefore all concerned should appear before Jadava Raghunath and make payment to him."

50. A ११६८

२५ साबान समान सितेन मया व अलफ

राजश्री दामाजी गाइकवाड यास पत्र की पूर्वी वासदेकर उदेसिंग राजे याजकडील प्रांत बिसनपुर माहाल दरोबस्त राज्याचा होता तो महाल तुम्ही जवरदस्तीने ठेविला होता म्हणून राज्या-ही हुजूर येउन श्रीमंत कैलासवासी नाना साहबां जवळ येउन विनंती केलीकी नीमे प्रात सरकारात ठेउन नीमे प्रान्त आमच्या अमल वसउन याचा त्यावरून नीमे प्रांत सरकारांत ठेउन राज्याचा राज्यास दिल्हा त्याप्रमाणे दोन तीन वर्षे राज्याचा अमल चालला मागती तुम्हास सरकारची नीमे अमल सरंजमात दिल्हा असतां तुम्ही दरोबस्त प्रांती राज्याचा अमल देखील करतात म्हणोन तुम्हास एक दोन वेला आज्ञा पत्रे सादर झाली असता आद्यावर राज्याचा अमल राज्यास देत नाही म्हणोन हुजुर विदित झाले त्या वरून हल्ली सरकारातून आज्ञापत्र लढाईत पाठविले आहेत तरी सदरहू नीमे अमल राज्याकडे देउन त्याचा कवजा हुजुर पाठउन फीरून बोभाट अल्यास कार्यास येणार नाही म्हणोन पत्र १

No. 50. A.

The Peshwa in his order, dated 25th Saban 1188 Arba, issued to Damaji Gaikwar, writes :-

"Be it known to you Damaji Gaikwar that Pargana Bishanpur Mahal of Udaysingh, the Raja of Bansda formerly belonged wholly to him. You had the said Pargana with you. Consequently the Raja interviewed the late Shreemant Nana Sahab and submitted as follows:-

"One-half of the Pargana Bishanpur may be taken by the Sarkar and the other half be restored to me."

Thereupon one half of the Pargana was taken over by the Sarkar and the other was restored to the Raja. Accordingly he exercised control over half the Pargana for some time. Later on the other half of the Pargana belonging to the Sarkar was given to you in Saranjam. There after you began to realise the revenue of the whole Pargana. You were asked to abstain from doing such realisation. Notwith standing the arrangement you are not paying to the Raja the revenue which is his due. This has resulted in an representation from the Raja to the Sarkar. Therefore the Sarkar is sending order with courier. You are to hand over the half revenue to the Raja and send his receipts to the Hazur. If a complaint is received again such conduct on your part will not be tolerated.

गुजराथ रु. नं० २७ मधील उमारा

श्री

झाडा माहाल प्रां॥ गुजराथ स्वारी राजश्री पंत प्रधान सु॥ समान सीनेन व अलफ
जमा बेरीज रुपये

४२४४२०६॥-॥

ता॥

* * *

४६५० पा॥ वासदे बोडपे कडे

*

५१५१६६॥ कितामाहाल

*

३५१२६॥ पा॥ विसनपुर

*

*

३६४४८८ दमाजी गाईकवाड सेना खास शेर शमशेर बहादुर

*

*

*

२३४२६ पा॥ विसनपुर कुल मत्का बेरीज २३४२७ पे॥ बजा उदेसिंग
राजे वासदेकर

नीमे अमल ११७१३॥

बाकी बेरीज ११७१३॥ रुपए

घास दाणा वगैरे ७३४॥

जाजली सरंजामाचे हिसेबी धरले १०६७५

२३४२३

No. 51.

This is an extract of Jhada account of Gujarat for the year 1168 Arba. It has got various items of account pertaining to the Berij of Gujarat.

The whole Berij of Gujrat is shown at Rs. 4244209-9-3, out of which payment made by Bansda at Dhorap, Rs. 4950-0-0, relating to the Mahals, Rs. 515198-8-0, relating to Damaji Gaikwar Senakhaskhel Samser Bahadur, Rs. 394488-0-0, and the revenue of Bishanpur, Rs. 23423-0-0 including the half share of Rawal Udaysingh of Bansda.

For further information relating to the minor details reference may be had of English notes of Nos 26.

No. 52.

Arba 1168

पे. रोजकीर्द

रु. नं. ११३ मधील उतारा

श्री.

वाटणी सरकार व गाईकवाड.

झाड प्रांत गुजराथ स्वारी राजश्री पंत प्रधान सु॥ समान सितेन मया व अलफे जमा वरीज हा॥

तपसील

तालुका सरकार माहाल

जमा वेरीज

*

अमली माहाल

जेर तलबी माहाल व रास्ती

सुमारी वाटणी माहाल

६०३७०० सुरत अठाचिसी

*

*

*

३००० पे॥ वासदे स्वराज्य.

*

३३२६१८ मागाहून माहाल गाईकवाडा पासून सन

इहीदे सितेनात सरकारात घेतले

त्याच्या वेरजा वांटणीच्या वेरजा प्रमाणे

सत्रागांव खेरीज करून वर कड माहाल

गायकवाडाकडे माधारे दिले.

७२५०० पे॥ तेलाडी

६६५०० स्वराज्य

६००० मोगलाई

७२५००

४२५०० पा। मरोली

४०००० स्वराज्य

२५०० मोगलाई

४२५००

१२०० पा। विसनपूर.

१२००० स्वराज्य

० मोगलाई

१२०००

४१००० पा। मोहे

३६००० स्वराज्य

५००० मोगलाई

४१०००

५६००० पा। गल्हे

५०००० स्वराज्य

६००० मोगलाई

५६०००

२५००० पा। वाघोडे स्वराज्य

८०६१८ पा। सत्रागांव आकार बहल बेरीज

७७०५१ सरंजमात

६८६७ जाजती मित्याचे हिशेबा पा।

८०६१८

३३२६१८

No. 52.

This is an extract of Jhada account of Prant Gujarat for the year 1168 Arba. It mentions only the details of Government revenue Pargana by Pargana in full detail,

No. 1. 903900-0-0 The revenue of Surat Athavisi.

No. 2. 3000-0-0 Swarajya amount to be realised from Bansda.

No. 3. 332918-0-0 Revenue of those Parganas according to the divisions of 1150 which were taken away from Gaikwar in the year 1161 and returned to him with only exception of Satragaon. Details of this amount Pargana by Pargana is mentioned below:-

(a) 72500-0-0 Revenue of Pargana Teladi.

66500-0-0 Swarajya.

6000-0-0 Mughalai.

72500-0-0

(b) 42500-0-0 Revenue of Pargana Morouli.

40000-0-0 Swarajya.

2500-0-0 Moghalai.

42500-0-0

(c) 12000-0-0 Revenue of Pargana Bishanpur.

12000-0-0 Swarajya.

Nil Moghalai.

12000-0-0

(d) 41000-0-0 Revenue of Pargana Mohe.

36000-0-0 Swarajya.

5000-0-0 Moghalai.

59000-0-0

(e) 59000-0-0 Revenue of Pargana Galhe.

50000-0-0 Swarajya

9000-0-0 Moghalai

(f) 25000-0-0 Pargana Baghore.

(g) 70618-0-0 Revenue of Pargana Satragaon is shown here only for completing the account as this Pargana had been excepted by Sarkar.

77051-0-0 Relating to Sranjam.

3867-0-0 . Excess relating to the

Mitti account.

80918-0-0

हुजूर रोजकीर्द गुजराथ

रु. नं. ११३ मधील उताग

राजमंडळ.

स्वारी राजश्री पंत प्रधान सु॥ तीसा सीतेन मया व अलफ छ माहे मोहरम. दफाते पत्रे
वि॥ राजश्री नारायणराव मु॥ पुणे

मौजे लिंबफर व मौजे पारंगभान पा॥ वासदे हे दोन्ही गांव रायभान स्वस्थान मजकूर
यांनी आपली स्त्री देवकुवर इस दिल्ले होते त्याचा भोगवटा साल गु॥ पावेतो चालला आहे
देवकुवर इने राजपिंपळेकर ब्राह्मणाचे कर्ज यात्रेस जावयास घेतले आणि सदरहु गाव गाहाण
दिले व दुर्जनसिंग याजकडून बाकी देवीली आहे त्यास या गावचा वसुल देवकुवरे कडे चालत होता
साहुकरास ऐवज पावला नाही देवकुवरेस देव आज्ञा झाली आणि हाली सदरहु गांवची जप्ती
केली आहे म्हणोन दुर्जनसिंग कडील कारकून यांनी हुजूर विदीत केले त्याजवरून पत्र सादर
केली असे तरी देवकुवर ईणे आपल्या कर्जात गांव सावकारास दिले त्यास गांवचा ऐवज सावकारा-
च्या कर्जाचा हिशेब पाहून कर्जाचा ऐवज फीटे तो पर्यंत जप्ती न करणे सावकाराचा ऐवज पावल्या
वर गांव जप्त हल्ली केले आहेत तसे करणे सावकार मजकूर याचा ऐवज फीटे तो सदरहु गांव
दुर्जनसिंग याजकडे चालविणे म्हणोन

१ आपाजी हरी याचे सदरील प्रमाणे पत्र

१ उदेसिंग सा॥ वासदे यांचे नांव पत्र

२ दोन्ही पत्रे दिली छ २४ मोहरम. श्री मु॥

No. 53

The Peshwa in his order, dated 24th Moharram, writes:-

The late Rawal Raibhan of Bansda had assigned two villages namely, Limbjhar and Parangbhan to his Rani Deokuar. The Vahibat of said villages was in the hands of Rani Deokuar till last year. She had mortgaged them to a Brahmin of Rajpipla which were redeemed by Durjan Singh. She is now dead and the villages are attached. The representative of Durjan Singh has approached the Government and submitted that the money paid by Durjan Singh in redemption of Deokuar's debt is not as yet repaid to his master Durjan Singh. Therefore, these, two villages should not be attached till the money advanced by his master is realised. Accordingly this order is issued forbidding the attachment of villages under question till the repayment of Durjan Singh's money. Copies of the order are forwarded to Apaji Hari and Uday Singh the Raja of Bansda.

No. 54

Arba 1169

हु रोज कीर्द गुजराथ

रु. नं. ११३ मधील उतारा.

राजमंडळ.

स्वारी राजश्री पंत प्रधान सु॥ तीसा सीतेन मया व अलफ छ १८ जिल्काद. दफाते पत्रे

[उतारा]

आनंदराव राजाराम यानी हुजूर विदीत केले की मौजे बसवाडी संस्थान वासदे हा गांव आपल्या कडे पूर्वी पासून इनाम आहे ये विसी संस्थान मजकूरचे राज्याची पत्रे आहेत त्या प्र॥ आज पर्यंत भोगवटा चालत आला हल्ली आपाजो हरी दीमत करीतात तरी ताकीद जाली पाहिजे म्हणून त्याजरून हें पत्र सादर केलेअसे तरी मसारनिलेकडे मौजे मजकूर सुदामत इनाम चालत आला असेल त्याचा भोगवटा आज पर्यंत आला असेल तो पाहून चालत आल्या प्रमाणे चालवणे ये विसीचा फीरोन बोभाट न येते करणे म्हणोन आपाजी हरी यांस चिटणीसी पत्र

No. 54

The Peshwa in his orber, dated 18th Jilkat 1169 Arba, writes:-

Anand Rao Rajaram has approached the Government and submitted that the village Banskhari had been granted in INAM to him by the Raja of Bansda and the Vahivat of the said village was in his hand till now. Interference is now resorted by Apaji Hari the officer incharge. He prays for issue of an order [asking Apaji Hari to stop interference in his Vahibat of village Banskhari. Accordingly, this order is issued asking Apaji Hari to abstain from doing any mischief in the peaceful Vahibat of the applicant. Copies of the order are forwarded to Aajpi Hari.

No. 55

घडणी रुमाल पर मधील उतारा

(अर्वा सन ११६६)

यादे पत्रे संस्थान वासदे सुरु तिसा सितेन मया व अलफ मतालव येणे प्रमाण:-
राजश्री आपाजी हरी यासे विद्य- चिमनाजी महादेव मागील कमावीसदार
माने ची बाकी रुजूबाती ने ठरेल यास पत्रकी तुम्हाकडे मामलत होती
परगणा बिसनपुर पैकी दरसाल बाकी चे ऐवजी त्याची रुजुवात जमींदाराचे विद्यमाने
रुपये पांच हजार ५००० सरकारात घेत हाली सरकारातून कमाविसदार येईल
जावे कलम १ त्याजकडे रुजवाते देऊन जमीनदाराचे

राजश्री आपाजी हरी यास पत्रकी संवस्थान मजकूरी तुम्हाकडील कारकून आताजी गवाजी होते त्यानी संवस्थानचा कारभार केला हली सरकारातून कमावीसदार पाठविला आहे याजकडे जमींदाराचे व

कब्जा घेउन हुजुर येणे म्हणून पत्रे कलम १

राजश्री दामाजी गाडकवाड यास पत्रकी पूर्वी वासदेकर उर्देसिंग

राज्याचे विद्यमाने कच्ची रुजूवात करून सरकारांत ऐवज जमा असेल त्याजखेरीज वस्तभाव व रुपये तुम्हाकडे तो राज्याकडे देऊन कवजा घेऊन हुजूर येणे म्हणून पत्र कलम ?

मानसिंह वज्रात व जर्मीदार व पाटील प्रांत विसनपुर यास पत्रकी नीमे अमल दामाजी गाइकवाड व नीमे उदेसिंग राजे बासदेकर याजकडे देणे अमलास दिकत केली यास कार्यास येणार नाही म्हणून कलम ?

राजश्री त्रिंबकराव गाइकवाड यास पत्रकी तुम्ही हरएक विसी उदेसिंग राज्याचे प्रांतांस उपसर्ग देतां गाव गन्ना पाटील धरून वस्तभाव रयतीचा नेता तरी तुम्हांस यास उपसर्ग द्यावयास प्रयोजन नाही. या उपरी तुम्ही दंगा केल्यास ऐवज मोवदला करावयास आज्ञा केली असे म्हणोन पत्र कलम

गजे याजकडील प्रान्त विसनपुर महाल दरोबस्त राज्याचे होता तो महाल तुम्ही जबर दस्तीने ठेविला होता म्हणून राज्याही हुजूर येवून श्रीमंत कैलासवासी नाना साहेबा जयल येउन विनंती केली की निमे प्रा॥ सरकारात ठेउन निमे प्रा आमचा आमल वसवउन द्यावा त्यावरून निमे प्रा सरकारात ठेऊन राज्याचा राज्यास दिल्या त्या प्रमाणे दोन तीन वर्ष राज्याचा अमल चालला मांगती तुम्हास सरकारची निमे अमल सरजामात दिल्या असता तुम्ही दरोबस्त प्रांत राज्याच अमल देखील करितात म्हणनेन तुम्हास एक दोन वेलां आज्ञापत्र सादर झाली असता आज्ञापत्रे वर राज्याची अमल राज्यास देत नाही म्हणोन हुजूर विदित झाले त्यावरून हाली सरकारांतून आज्ञापत्र लढाईत पा॥ आहेत तरी सहरहू निमे अमल राज्याकडे देउन त्याचाकवजा हुजूर पाठवून फिरून बोभाट आज्ञास कार्यास येणार नाही म्हणोन पत्र कलम ?

No. 65

Yadi date 1169 Arba relating to Bansda.

Whatever Government's dues may be settled through Appaji Hari, Rupees 5000- shall be taken every year into the treasury of Sarkar out of the Revenue of Bishanpur.

Be it known to Appaji Hari that your Karkoon Ataji Gaba was carrying on the administration of the Sansthan. Now a Kamavisdar is deputed by the Sarkar. You are to render him detailed accounts in the presence of the Jamidar and the Raja. Hand over to the Raja whatever amount that may be

A letter to the late Kamavisdar Chimanaji Mahadev states:-

"You were in charge of the revenue collection, for that you are to render the account to the Kamavisdar deputed by the Sarkar, in the presence of the Jamidar and appear before the Hazur after obtaining a letter from the Jamidar

A letter to Rajashree Damaji Gaikwar states:-

"Pragana Bishanpur formerly belonged wholly to Udaysingh the Raja of Bansda. You, as mortgagee

credited to the Sarkar together with the articles, other things and money that may be with you. Obtain receipt and appear before the Hazur.

A letter to Manshingh Bacchat, the Jamidar and Patils of Pragana Bishanpur states that all of you are to give one-half of the revenue to Damaji Gaikwar and the other half to Udaysingh, the Raja of Bansda. If any of you raise any objection in giving the revenue as directed such conduct on your part will not be tolerated.

A letter to Rajashree Tryambakrao Gaikwar states that you have been molesting in various ways the people in the territory of Raja Udaysingh. Besides you have been getting hold of the Patils of various villages and carrying away the properties of the Royats. You have got no right to treat them as such. If in spite of this warning you cause disturbance compensation is ordered to be recovered from you.

had the said Pargana with you. Consequently the Raja interviewed the late Shreemant Nana sahab and made a representation as follows:-

“One half of the said Pargana may be taken over by the Sarkar and the other half may be brought under his control.”

Thereupon, one-half of the Pargana was taken over by the Sarkar and other half was handed over to the Raja. Accordingly the Raja continued to exercise control over the same for some time. Later on one-half of the Pargana which was under the control of the Sarkar was assigned to you as Saranjam. Although the matter stands thus, you have been recovering the revenue of the whole Pargana including the portion belonging to the Raja. Consequently orders in writing were sent to you. In spite of that you had not been paying to the Raja the revenue which is his due. A representation to that effect was made to the Hazur. Therefore the Sarkar have sent orders with Couriers. You are now therefore to hand over half the revenue to the said Raja and send his receipts to the Hazur. If a complaint is received again such conduct on your part would not be tolerated.

— — —
No. 56

अर्बा सन ११६८-११७०

यादी संस्थान वासदे नि॥ उदेसिंग राउल याजकडे बाकी त॥ सन समान सितेन अखेर साल पावे तो आपाजी हरी याचे विद्यामाने उतरली त्याची सालबन्दी दरसाल एक हजार रुपये बाकी प॥ वसूल यावे याज प्रमाणे करार आपाजी हरी यास करून दिल्या होता त्यास सन सबंनात

आपाजी हरी याज कडून कमावीस दूर करून केशव राव विठल यास सांगोन बाकीचे ऐवजाची साल बन्दी लाउन दिल्ली आढे ती बेरीज रुपये ३४०६१।- —————रुपये

२०००० सन तीसा सीतेन व सन सबैन दुसाला ऐवज ता। घोडप येथील बेगमीस लाउन दिल्ली—

८५०० सनतीसा

७५०० ऐन

१००० बाकी पैकी

८५००

११५०० सन सबैन

७२०० ऐन

४००० बाकीचे ऐवजाची

साल मजकूरी सालबन्दी

केशवराव विठलयास

कमावीस सांगोन करार

करून दिल्ली त्या प्रमाणे

साल मजकूरची बेरीज

२००००

२००००

११५००

पो॥ मजकूरचे हिसेवी जमा रुपये ६४००

बाकी रुपये १३६००

सदरहू तेरा हजार साहासे सा। कडून वसूल होउन आपाजी हरी व त्रिंबकवल्लाल याजकड येणे

३८०६॥ ।

सन इहिदे सबैन ता। त्रिंबक नी कासीवल्लाल येथील बेगमीस ऐवज—————रुपये

७५०० ऐन

४००० बाकी पो॥ साल मा। ची बेरीज

११५००

सदरहू ऐवज हफ्ते बंदी प्रमाणे वसूल आला नाही व
कांही ऐवज पेन्तर आला वसूल आला आहे ११५००

११३०६॥॥ अंन पो॥

१६३। व्याज सालाचे सांलांत हफ्ते बंदी
— — — — — प्रा॥ ऐवज वसूल जाहला नाही
११५०० मा॥ ऐन पो॥॥ व्याजाचा ऐवज
हिसेबा प्रा॥

३८०६॥॥ पे॥। बाकी चार हजारात व्याजाचा ऐवज वजा होऊन बाकी
बेरीज सन इसने सबैन चे ऐवजाचे वसुलास नारो हरी याची
चंदनगड करी कारकून पाठविले आहेत त्यानी ऐवज वसूल
बाकी रु० ३०२५४।

८५१५। विसनपुर परगणा गाइकवाडानी वासदेकर याचा धेतला आहे तो
माधारा गाइकवाडून देववावा आणि त्या ऐवजी बाकी उगवावी एसा
पेसजी करार जाहला होता परन्तु विसनपुर आश्याप गाइकवाड याज-
कडून सुटले नाही मा॥ बाकीचे ऐवजा पैकी विसनपुरा कडे चौथाई बाकी
देवावी या प्रा॥ ठराव सन सबैनात सालबन्दी बाकीचे ऐवजास लावून
दिल्ली तेव्हा जाहला सवव चौथाई ऐवज विसनपुरा कडे.....रूपये

५००० आपाजी हरी व त्रिंबक वल्लाल याजकडे संस्थानकडून बीस हजार सन
तीसा सीतेन व सबैन दुसाला नेमणुक प्रमाणे ऐवज वसूल होऊन
त्यापैकी सरकारात वसूल मसार निलेनी दिला नाही त्याची यादी आलाहिदा
मखलासीची जाहली आहे रूपये

३८८६॥॥ आपाजी हरी याजपासुन घ्यावे ते मसार निलेनी
घोडप येथील हिसेबी जमा करावे

९७१३। त्रिंबक पल्लाल याजपासुन घ्यावे त्याचे वसुलास
कारकुण पाठविला आहे

१३६००

सदरहू तेरा हजार साहासे रूपये उभयताकडे योगे त्यामध्ये सदरहू दुसाला
बाकीचे सालबन्दीचा ऐवज पांच हजार आहे तो.....रूपये

१६६। केशवराव विठल कमावीसदार याजकडून सन इहीदे सबैनचा
ऐवज साडे आकरा हजार त्रिंबक येथील बेगमीस लाऊन

दिला त्यास संवस्थानाकडून एवज वसुल होउन हस्तेबंदी प्रा।
तालुक्याकडे मशारनिलेनी एवज दिला नाही व कांही एवज
पेस्तर सालीं दिला सबब घयावयाचा करार आहे त्या प्रमाणें
हिसेब जाहला तो पन वसुलात वजा होउन एन बाकी चार
हजार पे। राहिले ते.

१३७०८८॥

१६५४५। संवस्थान मजकूरा कडे नीका एवज रुपये

३०२५४।

No 56

Yadi relating to Government's dues from Rawal Udaysingh the Raja of Bansda settled through Apaji Hari up to the year 1168 Arba. Stipulation had been made that the fixed sum would be realised by an annual instalment of Rs. 1000/-. As the collection is tranfered from Apaji Hari to Keshva Vithal this year (1170), the instalment is increased by 3000 - for the recovery of the dues which was settled at Rs. 34081/-

20000-0-0 Amount to be realised in two years (1169-70) from Bansda had been assigned for provisions & for Dhorap Taluka.

8500-0-0 Net amount to be realised in 1169.

7500-0-0 Amal for the year.

1000-0-0 Instalment money

8500-0-0

11500-0-0 Amount to be realised in 1170.

7500-0-0 Amal for the year

4000-0-0 Keshav Vithal had been entrusted with the collection of Government's dues from Bansda. Instalment for the recovery of dues had been settled at 4000/- and accordingly the current year's demand includes this sum.

20000-0-0

20000-0-0

11500-0-0

Out of the above mentioned sum of Rs. 20000/- only Rs. 6400/- is recoverable from the State and the balance of Rs. 13600/- is to be recovered from Apaji Hari and Tryambak Ballal, who had recovered the said amount from the State during their regime.

11500-0-0 Amount to be realised from Bansda in the year 1171.

7500-0-0 Amal for the year

4000-0-0 Dues instalment

11500-0-0

This amount had not been recovered from the State excepting some petty payments. Therefore the sum of Rs. 193-4-0 had been adjusted towards interest. Thus the whole amount recoverable from Bansda had fallen dues.

To recover the due from the State up to 1171 Naro Hari had deputed Karkoon named Chandan Gadkari. After adjusting the amount realised by him the Balance is Rs. 30254-0-0.

8515-4-0 It had been settled in the past that Bishanpur which was with the Gaikwar (as Mortgagee) should be restored to the State and the Government's dues should be recovered from the revenue of Bishanpur. However the Pargana is not as yet restored fully by the Gaikwar. It has been arranged that one forth of the present due should be allocated to Bishanpur. Arrangement to this effect was concluded in 1169. Accordingly this amount of Rs. 8500 the one forth of the settled due from the state in that year is allocated to Bishanpur.

Appaji Hari and Tryambak Ballal during the years 1168-69 recovered from the State the sum of Rs. 20000/- Out of the same the following sums were not deposited by them to the Government.

3886-12-0 This amount is to be recovered from Appaji Hari and after realision Keshava Vithal is to credit the same to the account of Dhorap Taluka.

9713-4-0 This amount is to be realised from Tryambak Ballal and for the recovery of the same a Karkoon had been already deputed,

13600-0-0

This amount (13600 - is to realised from Appaji Hari and Tryambak Ballal jointly. It is inclusive of Rs. 5000 - pertaining to annual instalments be realised during the years 1169-70.

16545-12-0 The net balance to be recovered from the State.

13708-8-0 Recoverable from the Kamavisdar Kesho Vithal.

30254-4-0

No. 57

Arba 1166

श्री

राजश्री पंत प्रधान स्वामीचे सेवेसी

चिंतो त्र्यंबक कृतानेक नमस्कार विनंती विशेष येथील कुशल पौष शुक्ल ७ शके १६७७ कृत आझा पत्र प्रमाणे राजश्री रामाजी बापू माजी कमावीसदार संवस्थान बासदा गुदस्त सालाची मत्क्याची हिशेब दिले त्या प्रमाणे गुदस्त मागील बाकीचा आकार २२५०० रुपये चार साला हत्या मध्ये साल मजकूरचे हत्याचा भरणा जाहला नजरचा बाकी आकार २१००१ वसूल जाहला नाही सबब पुसले रामाजी सांगितला संस्थानीकाचा अर्थ नाही अन्नवस्त्राचा घोर संकट यांजकडे संस्थान आहे यात जीव नाही सबब राबल उदेसिंग यानी कैलासवासी पितृश्री गुलाबसिंह सन खमसेनात दमाजी गाइकवाडा पासून ६००० नउ हजार रुपये कर्ज घेतले होते यास व्याज दर महा दर शेंकडा दीड रुपीया करार केला मुदतीचे व्याज व मुदल हिशेब करून १३८२३ रुपये बाबत त्या कर्जात विसनपुर परगणा गाहाण दिले होते परगणा मजकूरचा आकार होउन ठरला वसुलीचा खर्च वजा करून दर सालीना ४६०७।।०।। वजा देणे व परगणा मजकूर सन अर्बा खमसेनात सुटनार होते सन सलासात गुलाबसिंग वीन रायभान मृत्यु पावला उदेसिंग व जोरावरसिंग मधील संस्थाना बाबत कजीया लागला स्वामीश्री संस्थानचे राज जत्प करावयास राजश्री रामाजी बापू यास पाठविले संस्थान दोन वर्ष जत्प राहिला यानी संस्थानीक राबल उदेसिंग आपलास परगणा गाइकवाडा पासून माधारा पावला नाहीं उदेसिंग पासो अर्थ नाही ते स्वामीचे सेवेसी येणार आहे हे विनंती माघ शुक्ल ५ शके १६७७

No. 57

Chinto Traymbak submits a report relating to the Collection of dues from Bansda State on the 5th day of Magh 1677 saka (1166-Arba.) He narrates in his said report all the circumstances in respect of non-realisation of Government's dues from Uday Singh the Raja of Bansda. Circumstances narrated by him are summed up as follows:-

The account handed over by the late Kamavisdar shows the recovery of only one instalment out of the whole amount of Rs. 25, 500

Not a single pie has been realised out of the Najarana amount of Rs. 21001.

He proceeds to enumerate the Causes of this non-realisation as follows:-

“Late Rawal Gulabsingh had taken a loan of Rs. 9000 from Damaji Gaikwar in the year 1150 Arba and mortgaged his Pargana Bishanpur to him. The principal together with interest at 18% amounting to Rs. 13823 in all was to be realised from the revenue of Bishanpur at the rate of Rs. 4607-8-6 per year and the whole was to be recovered in three years and the Pargana was to be returned in 1153 Arba. A dispute for succession between Uday singh and Jorawar singh resulted in the attachment of the State by the Sarkar. Thus the State remained for two years under the management of the Government. In spite of the recovery of his money Damaji remained in possession of the Pargana. Uday singh is intending to approach Shreemant.

No. 58

1170 Arba

पे. रोजकीर्द नं. ११३ मधील उत्तरा

श्री

यादी केशवराव विठ्ठल हाली कमावीसदार संवस्थान वासदे यांचे मामलतीचे मक्ति याची यादी लष्करांत करार जाली त्या वरुन हाली कलमे सु सवैन:----

संवस्थाना कडे सनवाद बाकी सरकारची पस्तीस हजार रुपये उतरली आहे ऐसा संवस्थानाच जाऊत सरकारचे कारकूनाचे गुजारतीने जमा खर्च संस्थानाचे बन्दोबस्ती मुळे सिबन्दी वगैरे दर साले सालचा समजोन आपाजी हरी याज कडे ऐवज वाजवी हिसेबाचे रुईने नीघेल त्याचा ठराव हुजूरुन करुन तो ऐवज बाकीत वजा पडोन बाकी संवस्थाना कडे उतरेल त्या पे। पेशजी ठराव झाला आहे कीं विसनपुर परगणा गाईकवाडानीं वासदे कर यांचा घेतला तो माघारा देवावा त्यात ऐवजी बाकी उगवावी एसे ठरले होते परन्तु विसनपुर आद्याप सुटले नाहीं सबब बाकी ऐवज करार सरकारचा हल्ली ठरेल त्यांत चौथाई ऐवज विसनपुरा कडे ठेऊन बाकी ऐवज हप्तेबंदीने घाबा ऐसा लष्करांत ठराव होऊन देण्याची

साल गुदस्ता सन तीसात श्रीबक वल्लाळ आपटे व माधवराव हरी माजी मामलतदार यांनी संवस्थानात ऐवज उत्पन्न तेवीस हजार जमा केले त्यापैकी माजी कमावीसदार चौदा हजार म्हणतात ऐसी यास ये विसीचा करार रुजूवातीने तेवीस हजार आंगीलाउन देउं या पैकी रुजवात मुळे कमी होतील ते रुपये केशवराव विठ्ठल याणी द्यावे ते बाकीचे ऐवज मजरा पडतील माजी अमलदारा कडे वसुल पडला असेल त्या पे। सरकार मक्ता सन तिसाचा ष संवस्थानी यांम वगैरे सिबंदी खर्च वाजवी चौकसीने मजूरा घाबी याचा तो ठराऊन ते वेरीज वजा पडोन बाकी ऐवज त्यांच कडे निघाल्यास सरकारचे बाकी पैकी त्या पासोन घयावे कदाचीत सरकार मक्त याची बाकी सन तीसाची येणे तो ऐवज

याद झालीच आहे त्या प्रमाणे साल मजकूरी पासून तीन साले दरसाल चार हजार प्रमाणे एकूण बारा हजार रुपये व बाकी राहिला ऐवज तरी पुढे दुसालांत सरकारांत द्यावा

माजी कमाविसदारा कडे हिसेबा मुळे न निघाला तर केशवराव विठ्ठल यांनी सरकारांत द्यावे येणें प्रा।

जमींदार मक्ते यास तीसालाचा घेऊन सनद सदरहु प्रमाणे.

सदरहु प्रमाणे दोन कलमे करार करुन मामलतीचे मक्ते याची सनद द्यावी.

छ ५ सवाल उर्फ माघ मास सन सवैन मु। पुणे

सनद लिहीणे

No. 58.

This paper incorporates instructions to Keshav Vithal the newly appointed Kamavisdar of Bansda regarding the Collection of arrears of Governments Amal & to the extent of Rs. 35000. Besides, it denotes that Mahal Bishanpur has not been restored to Bansda as yet. One fourth of the dues is allocated to that Mahal.

No. 59

११७०

र. नं. ११३ हु. रोजकीर्दीचा उतारा

राजमंडल

रोजकीर्द

खारी राजश्री पन्त प्रधान सु। सवैन मया व अलफ माहे सवाल तारीख १२ रोज माघ शु। चतुर्दशी मृगवासरे शके १६६१ विरोधी नाम संवत्सरे मु। के। पुणे

संस्थान वासदे नी। उदेसिंग राऊल येथील सरकारची मामलत आपाजी हरी यांचा- कडे होतीते दूर करुन साल मजकूरी तुम्हांस मामलत सांगोन ऐवजाचा करार येणे प्रे। रुपये

७५०० संस्थान मजकूरचा पेशजी पासून दर साल ऐवज

घयावयाचा करार आहे ते रुपये

४००० संस्थाना कडे मगील बाकीचा ऐवज येणे आहे त्या प्रे। दरसाल एक हजार रु. घयावे असा तीगस्ता करार जाहला होता तो दूर करुन साल मजकूरी पासोन दरसाल ग्यार हजार रुपये

=- - - -

११५००

एकूण अकरा हजार पांचशे रु. साल मजकूरा पासून ऐवज घयावयाचा ठराऊन यांस हप्त्येबंदी.

३८३३ पौष शुद्ध १

३८३३ फालगुन ,, १

३८३४ वैशाख , ४

येणे प्रमाणे तीन हफ्तेनी साडे आकरा हजार रुपये सरकारांत द्यावे. त्या पे॥ करार ई॥ सन सवैन साल मजकूर त॥ सन इसने सवैन तीन साला मामलत सदरहू करारा प्रे॥ तुम्हांस सांगितली असे तरी ईमाने इतक्यारे वर्तोन सरकारची मामलत चौकशीने उगवणी करून ऐवजाचा भरणा सदरहू प्रे॥ साल दरसाल सरकारांत करून पावली पोच जाव घेत जाणे याज प्रे॥ मामलत संबधे कलमे वी॥

संस्थानाकडे बाकी सन समान सीतेन आखेर साल पावेतो दप्तरी निघालीं आहे रु. ३४-०६१८= चौतीस हजार एकसष्ट रुपये चवल बाकी आहे ऐशास संस्थानास तुम्ही गेल्यावर सरकारचा कारकुन रुजुवातीस येईल त्याचे गुजारतीने मागील साली सालचा जमा खर्च रुजु होउन येईल त्या प्रा॥ संस्थानचे बंदोबस्तां मुळें सिबंदी वगैरे खर्च साले सालचा जाहला असेल तो वाज वी वजा करून बाकी ऐवज आपाजी हरी याजकडे हिसेबाचे रुइने निघेल त्याचा ठरा व हुजुरु न करून घेउन तो ऐवज बाकीत वजा पडोन बाकी संस्थानाकडे उतरेल त्या पा॥ पेशजी ठराव जाहला कीं विसन पुर परगणा गाइकवाडानी वासदेकर यांचा घेतला आहे तो माधारा देवावा आणि त्या ऐवजी बाकी उगवावी असे ठरले होते परन्तु विसनपुर आद्याप गाइकवाडा याजकडून सुटले नाही सबब बाकीचा ऐवज सरकारचा रुजुवात होउन ठरले त्यांत चौथाई ऐवज विसनपुराकडे बाकी ठेउन ऐवज पा॥ हल्ली चार हजार रुपये दरसाल तुम्ही वसूल करावे म्हणोन करार करून दिल्या आहे तथा प्रा॥ तीन साला बारा

साल गु॥ सन तीसात त्रिंबक बलाळ आपटे व माधवराव हरी याजकडे आपाजी हरी याज कडून मामलत होती त्यास गुदस्ता मसारनिलेनी तेवीस हजार रु० वसूल संस्थान पा॥ केला आहे म्हणोन तुम्ही म्हणता आणि मसारनिले माजी अमलदार यास पुसतां चौदा हजार जमा जाहले म्हणतात ऐशास ये विसीची रुजुवात हालीं सरकाराचा कारकुन संस्थानचे रुजुवातीस येईल त्याचे गुजारतीने तेवीस हजार रुपये आंगी लाउन देउ या पा॥ रुजुवात मुळे कमी होतील ते रुपये आपण संस्थानचे बाकीचे ऐवजी सरकारांत देउ म्हणोन तुम्ही कबूल केले आहे त्यास माजी अमलदाराकड वसूल पडला असेल त्या पा॥ सरकार मक्का सन तीसाचा व संस्थानी कास वगैरे सिबंदी खर्च वाजवी चौकशीने मजूर द्यावा व याचा तो ठराउन ते बेरीज वजा पडोन बाकी ऐवज याजकडे नीघाल्यास सरकारचे बाकी पा॥ तथा पासून घेतला जाइल कदाचित सरकार मक्ते याचा ऐवज गुदस्तांचा माहाली वसुलांत आला नसल्यास तुम्ही सरकारांत साल मजकुरी द्यावा येणे प्रा॥ कलम १

संस्थानाकडे बाकी चौतीस हजार एकसष्ट रुपये जवळ आलाहिदा लि॥ आहे तथा प्रा॥ सन सलास सीतेनात सदरहु मामलत त्रींबक सुर्याजीकडे दिव्ही

हजार रुपये सदरहू अन्वये सरकारात
भरणा करणे बाकी एवज राहिल तो
पुढे देहो मालात सरकारा बावा
यणे प्र॥ कलम ?

होती त्याजकडील हिसेब येउनजमा बाकी समज-
ल्यावर बाकी संस्थानाकडे निघेल ते ग्रीवक
मुर्याजी संस्थानकडे रुजु करून देतील त्या प्र॥
तुम्ही वसुल करून सरकारात सदरहू बाकी
पावते करावे यने प्र॥ कलम ?

या तीन कलम करार करून दिल्ली असे तरी सदरहु आ॥ वर्तणूक करणे म्हणोन
केशवराव विठल याचे नावे सनद ?

श्री.मु.

रसानगी यादी लष्करांतून देणे होऊन आले असे.

मु.

उद्देसिंग राउल संस्थान वासदे यांचे नांवे सनद कीं सरकारची मामलत संस्थान मजकूर
आपाजी हरी याज कडे होती ती दूर करून साल मजकूरी केशवराव विठल यांस सांगितली
असे तरी सरकारचे करारा बा॥ एवज दर साल येणे अ॥ रुपये

७५०० संस्थान मजकूरचा एवज पेशजी पेशजी पासून दरसाल

घायावयाचा करार आहे ते

रुपये

४००० संस्थाना कडे मागील बाकीचा एवज येणे आहे त्याचा करार ई॥ सन सवैन
साल मजकूर त॥ सन इसने सवैन तीन सालांत दर साल च्यार हजार प्र॥
बारा हजार रुपये द्यावे बाकी राहिला एवज तो पुढे दो सालांत म्हाडून
— यावा या प्र॥ करार करून दिल्ली असे साल मजकूरचे हप्त्याचे रुपये

११५००

ये॥ अकरा हजार पांचशे रुपये पे॥ दरसालचा एवज साडे सात हजार व मागील बाकी
पा॥ च्यार हजार येणे प्र॥ मा॥ निलेकडे देविले असे तरी दरसालचा एवज व मागील बाकीचा
एवज सदरहू करारा प्र॥ मसार निलेकडे देत जाणे म्हणोन रसानगी यादी सनद ?

No. 59

The Peshwa in his order dated 12th Saban 1170 Arba issued to
Keshav Vithal writes:-

“Appaji Hari was incharge of the realisation of Government's
dues from Rawal Uday Singh the Rawal of Bansda. You are now
appointed in his place. You are to realise from the said Rawal Uday
Singh the sum of Rs. 11500.- in accordance with an agreement conclu-
ded before, This arrangement with you is to last for three years from

1170 to 1172. You are to discharge your duty faithfully. Further it incorporates three columns relating to the settlement of Government's dues, and allocation of portion of it to Bishanpur as recorded in no. 56 and 58.

No. 60.

हुजूर रोजकीर्द गुजराथ

उतारा

रु. नं. ११३ मधील उतारा

राजमंडळ.

स्वारी राजश्री पंत प्रधान सु॥ सबैन मया व अलफ छ १३ माहे सवला. दफाते पत्र

[यातील उतारा]

संस्थान वासदे ची॥ उदेसींग राउल येथील सरकारची मामलत पेशजीचे मामलेदारा कडून दूर करून केशकराव विठल यास मामलत सांगितली त्याज विसी चिटणीसी पत्रे

२ माजी मामलेदारास दखलगिरी न करणे मसार निले अमल करीतील साल मजकूरचा वसुल तुम्ही घेतला तो झाडून माघारा देणे म्हणोन पत्रे

१ त्रिबक वल्लाळ व माधवराव हरी दि॥ आपाजी हरी याचे मावे
१ आपाजी हरी यांस

२

१ जमीदार पे॥ मजकूर रुजू होउन अमल देणे म्हणोन पत्र

३

श्री. सु.

No. 60.

The Peshwa by his order dated 13th Sabal confirms his previous order and directs the displaced Kamavisdar of Bansda not to come in the way of his successor and various other persons concerned are asked to obey the new incumbent.

No. 61.

गुजराथ रु. नं. २७

मधील उतारा

श्री

नं.

(६६) झाडा

माहाल

झाडा माहाल प्रांत गुजराथ सु॥ सबैन मया व अलफ

[यातील उतारा]

१७ सरंजाम माहाल

६ दमाजी गाईकवाड यांस कडे
 १ पे॥ विसनपुर
 १ पे॥ वाघोडे
 १ पे॥ गल्हे
 १ पे॥ तेलाडी
 १ पे॥ मरोली
 १ पे॥ मोहे

६

१३ कमावीसीने आहेत:-

१ संस्थान वासदे नी॥ उदेसिंग राजे कमावीस नी॥
 पांडुरंग कृष्ण गोडबोले

*

No. 61.

This paper is an extract from Mahal Jhada of Prant Gujarat relating to the accounts for the year 1170 Arba. It shows that Bishanpur (only half) and five other Parganas were included in the Saranjam of Damaji Gaikwar.

Note:— It appears from this paper that though Damaji died in 1168 Arba, (15th August 1768. A. D.) and his sons were recognised as his successors one after another, yet the Saranjam was still allowed to continue in his name.

No. 62

Arba 1171

हुजूर रोजकीर्द गुजराथ

रु. नं. ११३ मधील उत्तरा ३-४

राजमंडळ.

स्वारी राजश्री पंत प्रधान सु॥ इहीदे सबैन मया व अलफ छ १६ सवाल दफते पत्रे.

[यातील उत्तरा]

उदेसिंग राजल संस्थान वासदे याचे नांवें सनदकी संस्थान मजकूर येथील मामलत साल गुदस्त केशवराव विठल याजकडे सांगितली त्यास संस्थान वस्ता गीराशाने बळकावीले सबब साल मजकूर पासून मसार निले व त्रींबक बलाळ याजकडे मामलत संबंधे कलमे

संस्थान मजकुराकडे सरकारचा ऐवज रुपये
७५०० ऐन मक्का मालाबाद प्रें॥ दर साल
रुपये

४००० मागील बाकी आपाजी हरी याचे
कारकीर्दीची सन समान सीतेन
अखेर येणे त्याचा करार इ॥ साल
गु॥ सन सबैन व सन इसने सबैन
तीसालांत दरसाल चार हजार रुपये
द्यावे बाकी ऐवज राहिला तो पुढें
दोहों सालांत झाडून द्यावा प्रें॥ साल
गु॥ करार करून दिल्ला त्यापैकीं
साल मसार चे हप्ताचे.

११५००

एकूण अकरा हजार पांचशे रुपये मसार निलेकडे देविले असेत तरी
सवरहू करारा प्रमाणें देत जाणे

कलम

१

एकूण तीन कलमे करार केली असते सदरहू प्रमाणे वर्तणुक
करणे म्हणोन

सनद

१

श्री

रसानगी याद

श्री. मु.

No. 62.

This paper states that Keshav Vithal who was appointed Kamavisdar of Bansda in place of Appaji Hari in previous year and who was to continue the office for three years was turned out by a local rebel. Therefore Trayambak Ballal was deputed to help him in discharge of his duty. It directs Uday Sigh not to help the rebel and asks him to work according to the agreement concluded in previous year relating to the payment of Government's dues from him,

No. 63.

हुजूर रोजकीर्द गुजराथ

रु. नं. ११३ मधील उतारा.

राजमंडळ.

स्वामी राजश्री पंत प्रधान सु॥ इहीदे सबैन मया व अलफ छ १६ सवाल फाते पत्रे
[उतारा]

केशवराव विठल व त्रिंबक बल्लाळ यांचे नावे सनदका संस्थान वासदे येथील सरकारचे
अमलाची मामलत साल गुदस्ता केशवराव विठल याजकडे सन इसने सबैन पावेतो तीसाला सां-
गितली त्यापैकी साल गुदस्त सन सबैन एक साल गुजरेल तो संस्थान वस्ता गीराश याने बलका
वीले सबब बाकी दोन साले राहिली त्याची मामलत साल मजकुरी पासून उभयतांकडे सांगितली
असे तरी इमाने इतवारे वर्तोन अमल चौकशीने करणं. मामलत संबंधे कलमे

संस्थान मजकुर येथील सरकार अमलाचा ऐवज
बा॥ करार गुदस्त रुपये
७५०० ऐन मक्ता सालाबाद प्रमाणे दरसाल रुपये
४००० मागील बाकी आपाजी हरी याचे
कार कीर्दीची सन समान सीतेन
अखेर सालाकडे येणं त्या पे॥ गु॥ चे
करारा बा॥ दरसाल

११५००

यासी हफ्ते बंदी

३८३३ पौष शु॥ १

३८३३ फाल्गुन शु॥ १

३८३४ वैशाख शु॥ १

११५००

एकूण आकरा हजार पांचशे रुपये दरसाल
सदरहू हफ्तेबंदी प्रमाणे साल मजकुर पैकी
वसूल करून सरकारांत भरखा करून जाब
घेत जाणे कलम १

साल मजकुर व पेस्तर साल सन इसने
सबैन दुसाला मामलत तुम्हाकडे करार

संस्थान गीराशाने बलाकावीले आहे त्याचे
पारपत्यास व संस्थान संबंधे सीबंदी वगैरे
खर्च तुम्हास लागेलतो संस्थान मजकुर
पैकी येणे सरकार मक्तायांत मजुरा पडणार
नाहीं कलम १ -

मागील बाकी संस्थाकाकडे येणं त्याची
कलमे साल गुदस्ता केशवराव विठल याचे
सनदेत लिहीली आहे त्या प्रमाणे वर्तणुक
करने कारकीर्द बी तपशील

१ कारकीर्द आपाजी हरी ता॥ सन समा-
नीन सीतेन अखेर

१ कारकीर्द त्रिंबक सुर्याची सन सलास
सीतेन पैकी

२

कलम १

केली असे दुसालांत मामलतीची घालमेल

सरकारातून होणार नाही कलम १

एकूण चार कलमे करार केली असंत सदरहू प्रमाणे वर्तणूक करणे म्हणोन रसानगी

बाब

सन

येबिसी जमीदार संस्थान मजकुर यांस की

१

मसार निलेसी रुजू होउन अमल सुरलीत

१

म्हणोन चिटनिसी

पत्र

—

२

मु. श्री.

No. 63

By this paper Keshav Vithal and Traymbak Ballal are given direction as recorded in no. 62.

No. 64

Arba 1171

गुजराथ रु. नं. २७

श्री

नं.

(७०) झाडा

झाडा माहाल प्रांत गुजराथ सु॥ इहीदे सबैन मया व अलफ

[यातील उतारा]

१७

सरंजाम माहाल

*

*

*

६ दमाजी गाईकवाड यांजकडे

१ पे॥ विसनपुर

१ पे॥ वाघोडे

१ पे॥ गल्हे

१ पे॥ तेलाडी

१ पे॥ मरोली

१ पे॥ मोहे

६

No. 64

This is an extract from Mahal Jhada of Prant Gujarat for the year 1171 Arba. It records Bishanpur (only half) and five other Parganas as the Saranjam of Damaji Gaikwar.

गुजराथ रु. नं. २७

श्री

नं.(७२) झाडा

झाडा माहाल प्रां॥ गुजराथ स्वारी राजश्री पंत प्रधान सु॥ सन इसने सबैन मया व
अलफ माहाल

१८ सरंजाम माहाल

६ दमाजी गाईकवाड यांजकडे

- १ पा॥ विसनपुर
- १ पा॥ वाघोडे
- १ पा॥ गल्हे
- १ पा॥ तेलाडी
- १ पा॥ मरोली
- १ पा॥ मोहे.

६

सदरहं माहाल गुदस्ताचे झाड्यास आहेत परन्तु सरंजमात घडणी होऊन जमा खर्च होत
नाहीं गुदस्ताचे झाड्यास आहेत त्या प्रमाणें लि॥ आहेत

No. 65

This is an extract from Mahal Jhada for the year 1172 Arba. It records Bishanpur (only half) and other five Parganas in Saranjam of Damaji Gaikwar.

No. 66

Arba 1173

रोजकीर्द रु. नं. ६२

राजमंडळ.

स्वारी राजश्री पंत प्रधान सु॥ सलास सबैन मया व अलफ तारीख २५ रोज भाद्रपद
वर्षा द्वादसी गुरुवासर शके १६६४ नंदन नाम संबत्सरे मुकाम कसबे पुणे प्रांत मा॥

संस्थान वासदे नी॥ उदेसिंग राऊल येथील सरकारची मामलत पेशजीचे कमावीसदास
कडून दूर करून साल मजकूरपासून ता॥ सन सबैन पावेतो साहा साला तुम्हांस सांगितली असे
तरी इमाने इतबारे वर्तोन सरकारचे मामलतीची उगवणी करणे मामलत सबबे कलम

संस्थान मजकूराचा मत्का पेशजी पासून दर-
सालचा एवज वयावयाचा करार आहे त्या प्रा॥
रुपये ७५०० यांसी हप्तें

२५०० पौष शुद्ध प्रतिपदा.

२५०० फालगुन शुद्ध प्रतिपदा

२५०० वैशाख शुद्ध प्रतिपदा

७५००

एकूण साडे सात हजार रुपये तीन हप्तें यानी
दर साला प्रमाणे साहा साला एवज सरकारांत
पावतां करून पावली याचा जाब घेत जाणे
कलम १

मागील बाकी संस्थाना कडे रुपये ३०२५४।=

३०२५४।= समान सीतेन अखेर बाकी
रुपये ३४०६१७- पैकी वसूल
सन इहीदेत कीले त्रिंबका कडे
३८०६।। बाकी.

८६०० ई॥ सन तीसा त। सन इही दे
दरसाल मत्का रुपये ७५०० प्रे।
रुपये २२५०० पैकी वसूल रुपये
६४०० तालुके घोडपे कडे
७५०० किले त्रिंबकाकडे सन
इहीदेचा एवज.

१३६००

बाकी

३८८५४।= पैकी वजा रुपया

३८८६।। आपाजी हरी ता॥ घोडप याजकडे
६७१३।। त्रींबक बल्लाळ आपटे याजकडे
बाकी येणे त्याचे वसूलास नारो

संस्थानाकडे बाकी ता॥ सन इहीदे सबैन पावे
तां येणे त्यापैकी रुपये १६५४५।।= यासी
स.ल.बंदी

१००० साल मजकूर सलास वैशाख यासी
एक हजार.

३००० सन अर्बा तीन हजार

१००० पौष शुद्ध प्रतिपदा

१००० फालगुन शुद्ध प्रतिपदा

१००० वैशाख शुद्ध प्रतिपदा

३०००

३००० सन खमस सदरहू हत्ये प्रा॥ तीन हजार
३००० सन सीत सदरहू हप्तें प्रा॥ तीन हजार
३००० सन सबा सदरहू हप्तें प्रा॥ तीन हजार
३५४५।।।= सन समान सबैन

१२०० पौष शुद्ध प्रतिपदा

१२०० फालगुन शुद्ध प्रतिपदा

११४५।।० वैशाख शुद्ध
प्रतिपदा

३५४५।।०

१६५४५।।

एकूण सोळा हजार पाचशे पावणेसेचाळीस
रुपये चावलबाकीसदरहू हत्येबंदी प्रमाणे सालाचे
सालात एवज सरकारांत पावता करून पावली
याचे जाब घेत जाणे कलम १

संस्थानाकडे सनवात बाकी येणे रुजूवातीस
पेशजी सन सबैन यादी गिरमाजी कारकूण
हुजूरून पाठविले होते त्यानी आपाजी हरीयांचे
कारकीर्दी व त्याचे तर्फेने त्रींबक बल्लाळ आपटे
होते त्याचे कारकीर्दीची रुजूवात कचेहिसेव सं-
स्थानीकाचेपाहून करावयाविसे सरकारची आज्ञा

हरी कारकून साल गुदस्ता पाठ
पाठविले त्याजकडे व्याजमुद्दा
ऐवजदे रीला रुपये १२२०० पैकी
व्याजा बाबत रुपये
२४८६ । । । बाकी मुद्दल ऐ-
वज संस्थाना पैकी येणे तो.

१६३।

केशवराव विठल यांजकडे सन
ईहीदेत मामलत होती त्याजक-
डून किले त्रिभुक्कडे साढे
अकरा हजार रुपये देवीले तो
ऐवज हत्येबंदी प्रमाणे किल्यास
पावला मधी प्रमाण किल्यास
सं।। किले करीयांनी व्याजाबाबत
एन ऐवजात वजाकरून घेतले

१३७६३। याजबाबत बाकी म।। निलेकडे बाकी
संस्थानाकड येणे रुपये २५०३१
यासी तपशील

८५७५।

विसनपुर परगणा गाईकवाड,
याणी घासदेकर यांचा घेतला
आहे तो माघारा देवावा आणि
या एवजी बाकी उगवावी असे
ठरले होते परन्तु विसनपुर गाई
कवाड याजकडून सुटले नाहीं
सबब बाकी चौथाई ऐवज विस
नपुराकड ठेवावा या प्रमाण क-
रार पेशजी भाला आहे त्यास
सन समान अखेर बाकी रुपये
३४०६१ पैकी आपाजी हरी
यांजकडे रुजूवात मुळे हिसेबाचे
रुईने ऐवज लागेलतो वजा
होऊन बाकी संस्थानाकडे राही-
ला त्याची चौथाई विसनपु-

होती त्या संस्थानी।। दारा संस्थानाकडील याणे
त्रींबक बल्लाळ यांचे मतलब प्रमाणे संस्थानचे
हिसेब लेहून दिले म्हणून हुजूर विदित जाहले
त्यात ये विसीची चौकसी तुम्ही करून संस्था-
नचे कचे हिसेब पाहून मांगील का। दारासी
रुजूवात करून बाकीचा निर्नम घेणे कलम १
संस्थान मजकूरची मामलत सत सलाल सीते
नात त्रिंबक सूर्याजी यांजकडे होती त्यांजकडी
ल हिसेब येऊन जमा वसूल बाकी संस्थानाकडे
नीघेल ते त्रिंबक सूर्याजी संस्थानाकडे रुजू
करून सरकारात द्यावी कलम १

साल गुदस्ता सन इसने सबैनचा ऐवज सरका
रचा येणे त्याचे वसुलास नारोकृष्ण हरी पऱ-
विले आहेत त्याचा वसूल भाला असल्यास
उत्तम वसूल भाला नवीलातर वस्ता जमातदार
यासी वसदी लाऊन ऐवज वसूल करून तुम्ही
सरकारांत पावता करणे कलम १

संस्थानचे मामलतींत व खेडे फार यास्तव
सरकारची बाकी राहीलि व सन इसने सबैन-
नचा मत्वता ऐवज वस्ता जमातदार याजे
लवाड मुळे दरोबस्त आला नाहीं संस्थानचा
कारभारी दयालजी मेहता ब्राह्मण यासी जीवे
मारुन वस्ता जमातदार याने संस्थान लुटून
खराब केले व केशवराव विठल व त्रींबक
बल्लाळ आपटे याजकडे मामलत होती त्यानी
हीं बखेडे करून संस्थानची खराबी केली आहे
म्हणून हुजूर विदित जाहले ऐसी यासी वस्ता
जमातदार यांचे पारपत्य करून उद्देसींग राऊल
त्याची स्थापना करून संस्थानचा बंदोबस्त
करून देने कलम १

साल मजकूरपासुन ता। सन सम न सबैन
साहा सल मामलत तुम्हांस सांगितली असे
दरम्यान घालमेल होणार नाहीं कलम १

राकडे ठेवावीअसा करार त्यास
आपाजी हरीकडील रुजूवात
जाहली नाही सा। सदरहू बा-
कीची चौथाइ तुर्त लिहीले असे
पुढे आपाजी हरीकडे वसूल
लागूहोइल त्याचीचौथाइ सदरहू
ऐवजांत वजा करून संस्थाना-
कडून सरकारांत घावी

१६५४५।। ऐन बाकी संस्थानाकड येणे ते

२५०६१७

एकूण पंचवीस हजार एकसष्ट रुपये चवत्त पकी विसनपुर बावत पंच्यामीसे सवा
पंधरा रुपये विसनपुर सुटल्या वर सरकारांत दयावे बाकी सोल हजार पांचशे चालीस रुपये
चौथाइचा हप्तेबंदी आलाहिदा करून दिलही आहे त्या प्रमाणे ऐवज सरकारांत देत जाणे कलम

एकूण आठ कलमें करार करून दिली असेत सदरहू प्रमाणे वर्तणूक करणे म्हणोन
पांडुरंग कृष्ण यासी सनद १
उदेसिंग राउल रं। वासदे याचे नांवे सनद की संस्थानची मामलत मा। निले यांच कडे सांगिनली
असे मामलत संमंघे कलमे

- १ संवस्थानचा मक्का दरसालचा येणे तो सालाचे साल मशारनिले कडे देत जाणे म्हणून
- १ बाकी संस्थानाकडे ता। सन इहीदे सवैन पावेतो येण त्या पे। रुपये १६५४.।। =
सोला हजार पांचशे पावगे पण चालीस रुपये चवत्त याची हप्तेबंदी लाउन दिलही आहे
त्या प्रमाणे साला घे सालांत ऐवज देत जाणे म्हणून
- १ ईसने सवैनचा सरकारचा ऐवज येणे तो दरम्यान वस्ता जमातदार याणे वसूल लेल
आहे त्यास त्याजकडे तसदी लाऊन त्याज कडून ऐवज देवणे म्हणोन
- क संस्थाना कडे सनवान् बाकी येणे त्याचे रुजूवातीस सन सवैनान्त कारकून पाठविले होते
त्याणी आपाजी दरी यांच कारकिर्दीची व त्याचे तरफेचे त्रिंबक बल्लाल आपटे होते
त्यांचे कारकिर्दीची रुजूवात कचे हिसेव पाहून करात्री त्यास वस्ता जा। दार तुम्हा कडील
याणे त्रिंबकबल्लाल याचे मतलब प्रे। संस्थानचे हिशेब लिहूगे दिले, त्याची चौकशी
पांडुरंग कृष्ण करतील तर कचे हिसेव दाखऊन रुजूवात करून घेणे

४

क्यार कलमे सदरहू प्रे। ऐवज पावता करीत जाणे म्हणून

२

रसानगी यादी

No. 66

This paper is an extract of Peshwa's diary dated 25th Bhadrapad Shaka 1694 (1173 Arba). It states that the collection of Revenue from Rawal Udaysingh the Raja of Bansda is transferred to Pandurang Krishna. It opines that the present arrangement is made for six years commencing from the current year and ending with 1178 Arba. It directs the new incumbent to discharge his duty faithfully and sets forth several clauses relating to the collection and other matters.

According to the agreement made in the past the annual Amal to be realised from the State is settled at Rs. 7500/-. This Amal is to be recovered in three instalments:-

2500/- Poush Sudha Pratipada

2500/- Phalgoon ,, ,,

2500/- Vaishakh ,, ,,

7500/-

You are to collect the sum of Rs. 7500/- from the State every year up to 1178 Arba and send the same to the Government Treasury. (Clause 1)

30254-4-0. Government's due from the State was settled some time before. In the year 1168 the due was Rs. 34061. Out of which Rs. 3806-12/0 realised by the Kiladar of Trambak in 1170; Hence the balance as shown above.

8600-0-0 The amount due for period of three years (1169-1171) at the rate of Rs. 7500/- per year amounted to Rs. 22500/- out of which the sum recovered is 13900/- as detailed below:-

6400/- Received in the Dhorap Treasury

7500/- Received in the Tryambak ,, .

13900/-

Thus the balance of Government dues remained at Rs. 8600/-

8854-0-0

Deduct the amount detailed below from the above balance
3880-12-0 Pertaining to Appaji Hari's account.

9713-4-0 Naro Hari had been deputed last year to recover from Tryambak Ballal the sum of Rs. 12500/- inclusive of Principal and interest both. The interest amounts Rs. 2486/-

and the remaining sum forms the principal. The principal was to be claimed on behalf of the State.

193-4-0 Keshav Vithal was in the charge of Governments Amal in 1170. He paid rupees 11500/- in the Trayambak Treasury but the Kiladar deducted the sum of 193-4-0. Thus the sum is claimable from Keshav Vithal.

13793-4-0

Particulars are set forth below.

8875-4-0 It had been previously agreed to that Bishanpur Mahal of Udaysingh, which was in the possession of Damaji Gaikwar (as Mortgagee) was to be restored and the Government dues be realised from the revenue of Bishanpur (half belonging to Udaysingh). However, the Pargana is not as yet returned to Udaysingh, therefore one fourth of the present dues be allocated to Bishanpur. The due from the state was settled at Rs. 34061/- in 1168. One fourth of the due whatever may be ascertained after the adjustment of Appaji Hari's account would be the settled one. As Appaji Hari's account is not as yet ascertained this allocation to Bishanpur is provisional one. Whenever the account of Appaji Hari will be ascertained and if it be found then the sum ascertained exceeds this allocated amount, the balance will be recovered from the State.

16545-12-0 The provisional balance recoverable direct will be recovered from the State.

25061-0-0

The provisional due from the State is twenty five thousand sixty one only. Out of which the sum of Rs. 8875-4-0 provisionally allocated to Bishanpur is to be deducted and the balance is to be recovered from the State in instalments for which a separate agreement has already been concluded,

The Government's dues from the State had been settled at Rs. 16545-4-0 in 1170. Arba.

The same is to be paid by the State in instalments as detailed below.

- 1000/- in the current year (1173)
 3000 - in 1174 in three equal instalments payable on Pratipada of Push Sudh, Phalgun Sudh and Vaishakh Sudh.
 3000/- In 1175 as mentioned above.
 3000/- In 1176 in 3 instalments as mentioned above.
 3000/12/ In 1178 in three instalments as mentioned below.
 1200/- on Pushsudh Pratipada.
 1200/- On Phalgoonsudh Pratipada.
 1145/12 On Vaishakh sudh Pratipada.

 35.5-12-0

 16545-12

In all the sum of Rs. 16545-12-0 is payable by the State directly to the Sarkar as detailed above. For payments, receipts are to be obtained.

The State was in arrears of Government Amal in 1169. For ascertaining the same Yadavrao and Girmaji were sent in 1169. As per orders of the Government they were to check the account of Appaji Hari and his Agent Tryambak Ballal, and compare with account kept in the Sansthan. Then it transpired during the course of the inquiry that the account of the State was prepared to suit the purpose of Tryambak Ballal. You are to start the inquiry afresh. After your inquiry whatever amounts fall due to the Government must be recovered and paid to the Sarkar.

Tryambak Suryaji was in charge of the collections. He has not submitted account as yet. After the account is submitted by him Government dues or otherwise will be ascertained. If there be any due from the State to Tryambak Suryaji you will recover that too, and after recovery pay that amount to the Sarkar.

The Government's due from the State for the last year (1172) has not been realised as yet. Naro Hari had been deputed to recover the said amount from the State. If that amount is already recovered by him it is well and good otherwise you are to make pressing demands for same on Vasta Jamadar. After recovery the amount is to be submitted to the Sarkar.

There were lot of difficulties in the way of the realisation of Govrenment's due from the Sansthan, therefore Govrenment's due had not been realised. Besides the Amal for the year 1172 had not been fully recovered due to the treachery of Vssta. He had proceeded further and taken the law into his hands and killed Dayalji Mehta the Brahamin Karbari of the State and looted the State making it pratically waste. Keshav Vithal and Tryambak Ballal who were deputed to make collection also caused a lot of troubles and harmed the State a great deal. All these happenings are now brought to the notice of the Sarkar. Therefore you are asked to adopt punitive measures against Vasta and to establish firmly Udaysingh on the Gadi.

You are entrusted with realisation of Government's Amal for a period of six years from 1173 to 1178 Arba.

Sanad has been granted to Pandurang Krishan consisting of all the aforesaid eight clauses. Rawal Udaysingh is also informed of this new arrangement. Besides he is informed of the following clauses relating to the collection of revenue.

1. He is to pay the Amal to Pandurang Krishan every year.
1. Instalments are made for Government's due up to 1171. These instalments are also to be regularly paid year by year.
1. Government's Amal had been realised by Vasta Jamadar for 1172. The said is to be recovered from by him force.
1. Certain dues from the State wer alleged in 1165. For ascertaining the same Karkoons were deputed in 1169. Those Karkoons were asked to examine the account of Appaji Hari and his Agent Tryambak Ballal. Vasta Jamadar produced a got-up account before them. Pandurang Kriehna will hold inquiry afresh. For that purpose he is to be given access to original State papers.
1. Government's Amal is to be paid as stated above.

No. 67

Arba 1174

पे. रोजकीर्द नं. ६५ मधील उत्तरा

राजमंडळ

खारी राजश्री पंत प्रधान मु। आर्बा सबैन मया व अलफ माहे रबीलाबल तारीख १६ रोज जेष्ठ वद्य सप्तमी गुरुवार शके १६६५ विजयनाम संवत्सरे मु। कसब पुणे

यातील उत्तरा

जमाई

बा। वेने ता। गाढदी दी। महमद् ईसप यास मसाल्या ब। चिठी चिटणिस आ। रुपये ७००

सातसे रुपये कमावीस मसाला बा॥ हाय यांजकडून सा॥ की वरता राठोड याने सा॥
बासदे येथे बदलैली केली त्याचे पारीपत्य हुजूरन केले तेव्हां वस्ता मसारनिल्हे जखमी होऊन
नीघाला यास तुम्ही पलवीत फीरता त्यास वस्ता मसारनिल्हे यांस गाड्याच हवाला करुन तुम्ही
हुजूर येजे म्हणोन लिहून देवी॥

१०० जी जी पारसी देसाई यांजकडून

१०० भाना धनजो

१०० फराम देसाई

१०० गोविंदराव सेवाले

१०० रुपा चौधरी पा॥ मोहे

२०० कृष्णाजी रुद्र का॥ दार सरभुवन रुजू पा॥ मोहे दी॥ गाड्कवाड

७००

No. 67

The Peshwa in his order dated 19th Rabilawal 1173 Arba writes:-

"Mahamad Yusuf is to be paid the sum of Rs. 700/- for meeting the expenses of the detachment sent against Vasta the rebel in Bansda. The above sum is to be realised from six persons who had helped the rebel. Details of amount to be realised from each of the accomplice of Vasta and their name etc, are fully detailed."

No. 68

Arba 1174

प. रोजकीर्द ह. नं० ६५

राजमंड॥

स्वारी राजश्री पंत प्रधान सु॥ अर्बा सबैन मया व अलफ माहे रवीलावल तारीख २८ रोज
आषाढ बद्ध प्रतिपदा रवीवार शके १६६५ अजय नाम संवत्सरे मुकाम कसवे पूणे

स्वामुदगी

बा॥ देणे ता॥ गाड्दी दीमत महंमद इसक यांस मसाला बा॥ चिठी चिटनीसी रुपये १०००
श्री.

एक हजार रुपये बा॥ रुद्राजी गिरमाजी क॥ दार पा॥ कामरज प्र॥ सुरत अठाविसी
दीमत गाड्कवाड याज कडून मया बांको वस्ता राठोड बासदयास बदलैली करित होता त्याचे पार-
पत्य हुजूरन केलीले त्याज वर सुलनेच्या मोगलाम सरकार कार्याविसी पत्रे अंत जी गब॥जी बा॥बर
पाठविला ती त्यानी सुरतेस जाऊन पत्रे देऊन निघोन आले वस्ता राठोड याच्या बखेडयात तुम्ही

व भाना धनजी वगैरे पांच सात आहो या करितां तुम्हास वगैरे यांस ताकीद पत्रे पाठविली ती घ्यावयास व उदेसींग राउल्ल व त्याची आई व राणी ऐक गांबी तुम्हीं ठेविली आहेत त्याचे ठिक.ण लावावे या अर्थे मसारानिले कामरजेस येते असतां तुम्हास सांगोन पाठविले तुम्ही कृष्णा जी गिरमाजीस पुढे पाठविले उभयताचे बोलणे जाहले मागाहून तुम्ही येऊन मनस्वी भाषण करून सरकारचे लोक बारा चौदा ठार मरीले व कितेक जखमी केले व अंताजी गबाजीस तरवारीचे वार केले म्हणोन हुजूरन विदीत जाहले ऐशास वस्ता राठोड याचे पारपत्य सरकारातून केले सरकारच्या लोकास तुम्ही सामील व्हावे ते गोष्ट न करितां तुम्ही त्यांस आश्रय देऊन पळवीत पी.ता व सरकारचे कारकून व लोकांसी कजीया करून खून खराबी केलीत हे बोज्या हावेलदीची बखर्णूक केळी सा॥ हुजूर आणून देवीले

मु.

No. 68

The Peshwa in his order dated 28th Rabilawal 1174 Arba writes:-

“Rudraji Girmaji the Kamavisdar of Gaikwar is fined Rs. 1000 / for helping the rebel Vasta.”

No. 69

Arba 1175

हुजूर रोजकीर्द गुजराथ रु. नं. ११३

राजमंडळ.

स्वारी राजश्री पंत प्रधान सु॥ खमस सबैन मया व अलफ छ २६ मोहरम दफाते पत्रे. प्रांत गुजराथ येथील माहाला नीहायचा अमल गा.कबाडा कडील हल्ली सरकारांत जप्त करून जाती नारो आनंदराव यांजकडे सांगितली असे तरी मसार निलेसी रुजू होउन गोविंद वाउदेव यांचे विघ्नमाने अमलाचा बगूल सुळीत देणे म्हणोन जमीदारास पत्र

१ सुरत अठाविसीचे माहाल व गांव

१ पे॥ बेलार

१ पा॥ विसनपुर

१४

ये विसी जमीदारास

रसानगी यादी

No. 69.

The Peshwa in his order dated 26th Muharam 1175 Arba writes:-

“The Mahals of Gaikwar in Gujarat are attached for his traitorous conduct and officers of those Gaikwadi Mahals are directed to pay Amal to Naro Anandrao the attachment officer for Mahals attached.”

No. 70

Arba 1175

पे. रोजकीर्द रु. नं. ६६ मधील उतारा

राजमंडळ.

स्वारी राजश्री पंत प्रधान सु॥ खमस सबैन मया व अलफ म.हे रमजान तारीख १ रोज कार्तीक वा॥ पंचमी सौम्यवासरे शके १६६६ जय नाम संवत्सरे मुक्काम माची किले पुरंधर जमाई—

* * *

संस्थान वासदे येथील मामलत पांडुरंग कृष्ण यांजकडे होती ते दूर करून साल मजकूर पासून यादवराव रघुनाथ याजकडे सांगितली असे तरी मशार निलेसी रुजू होउन अमल सुरलीत देणे म्हणोन पत्रे

१ जमींदारास

१ वस्ता ाटोड मजकूर यास

—

२

चिटणीसी

संस्थान वासदे येथील मामलत तुम्हाकडे होती ते दूर करून साल मजकूर पासून यादवराव रघुनाथ यांस सांगितली असे तरी संस्थान मजकूर येथील साल मजकूरचा वसूलाचा तुम्ह घेतला असेल तो मशारनिले कडे माघार देउन कबजा घेणे म्हणोन पांडुरंग कृष्ण

रा॥ अजमास

No. 70

The Peshwa in his order dated 18th Ramjan 1175 Arba writes:-

"Jadava Raghunath is appointed Kamavisdar of Bansda in place of Pandurang Krishna. The displaced Kamavisdar is directed to hand over the charge of his office as well as that of realisations made by him to his successor."

No. 71.

1175 Arba

पे. रोजकीर्द रु. नं. १००

मधील उतारा

राजपंडल

स्वारी राजश्री पंत प्रधान सु॥ खमस सबैन जमा साल मजकूरी सरंजाम सारनिले फत्तेसिंग गाइकवाड. दफाते पत्रे.

छ ६ मोहरम सु॥ पुणे घ॥ नारो आपाजी इंप्रज व मोगल सुरतकर हे सरकारचे तहात अन्तर करून व गैरराहा वर्तणूक वरीतात यास्तव शहर मजकूरची बंदी वगैरे बंदोबस्त करावया विसी. नारो आनन्दराव व. बहिरो रघुनाथ यांस रवाना केले ये विसी. छ २० सावान

१७ कमावीसदार दि॥ मसारनिले यांस मार चे अन्वये सनदा.

१ परगणे	कामरज	१ पे॥	घणदिबी
१ पे॥	टेघे	१ पे॥	चिखली
१ पे॥	कडोद	१ परगणे	नवसारी
१ पे॥	बसराई	१ पे॥	विसनपुर
१ पे॥	गोले	१ पे॥	अन्तापुर
१ पे॥	बेलसर	१ के॥	मोहे
१ पे॥	मोहे	१ के॥	वरीयाव
१ पे॥	तेलाडी		
१ पे॥	मरोली		

१७

येकूण सतरा पा॥ पैकी सरंजामे लागेल तो याजकडे पोचवणे व स्वार गावे सीबंदीचे नेमणूक पैकी चाकरीस देणे मार मजकरी सुरतकरा कडील अमल असेल त्याची जप्ती यास सांगितली असे तरी त्याचा बसूल याजकडे देणे व भा॥ मजकूर पैकी वगैरे जागाहून स्वार व प्यादे सुरतेस चाकरीस जातील त्यास जाउन देणे व जिन्स वर्त शहरास जाईल त्याची बंदी करणे म्हणोन—

No. 71.

The Peshwa in his order dated 28th Saban 1175 Arba writes:-

“The English and the Nawab of Surat combined together have turned out the scale of Government authority there. Naro Anandrao and Bahiro Raghunath are deputed to establish Government's authority. Fatehsingh Gaikwar is asked to help them. Besides Kama-visdars of Gaikawadi Mahals are ordered to help the officers sent there.”

No. 72

पे. गुजराथ रु. नं.

श्री

झाडा महाल प्रांत गुजराथ स्वारी राजश्री पन्त प्रधान सु॥ खमस सबैन भया व अलफ

*

*

*

३५१३६॥ प्र। विसनपुर.

*

*

४६५० पा॥ वासदे येथील बावती सरदेशमुखीचा अमल

२३४२३ पा॥ विसनपुर कुल मक्ता वेरीज २३४२७ पे॥ वजा उदेसिंग राजे
वासदेकर नीमे ११७१३॥

बाकी वेरीज रुपये ११७१३॥

घासदाणा वगेरे ७३४॥

जाजती चढ सरजामाचे हिशेबी जमा धरीले १०६७५

२३४२३

५६४६३॥. दुमाला अमल नी॥ दरसालीयाना.

११७१३॥ उदेसिंग राजे सं॥ वासदे यांजकडे पा॥ विसनपुर
पे॥ नीमे अमल

३०७५० सुरतकर मोगल गीरासे

१२६०० अकलेश्वर

४५०० पारचोल

५००० बलसाड

८६५० हसोट

३०७५०

१४००० भडोचकर मोगल गीरासे जंबूसर पैकी

५६४६३॥

No. 72

For the Summary of this paper reference can be made to No. 45, 46 and 51, as those three original papers, are not consisting of Dumala details, the same are given below:-

56463-8-0 Annual Dumala amount

11713-8-0 Half share of Bishanpur revenue belonging to Udaysingh, the Raja of Bansda.

30750/ Belonging to the Moghal Grasiyas of Surat

12600/- Ankleshwar

4500/- Parchol

5000/- Balsad

8650/- Hasot

30750/-

36463-8-0

14000/-

Belonging to the Magal Grasiyas of Bharoch.

56463-8-0

गु. रु. नं. २७

श्री

नं. झाडा (८६)

झाडा माहाल प्रांत गुजराथ स्वा. रा. पन्त प्रधान सु॥ सीत सबैन मया व अलफ
सरंजाम कडे माहाल

६ गोविंदराव गाईकवाड से. सखार ॥ म भगवंत
फुटगांव ते खेरीज करुन
१ पे॥ विसनपुर
१ पे॥ वाघोडे
१ पे॥ गल्हे
१ पे॥ तेलाडी
१ पे॥ मरोळी
१ पे॥ मोहे

६

No. 73

This is an extract from Mahal Jhada of Prant Gujarat for the year 1176 Arba. It shows that Bishanpur (half) and five other Parganas were in the Saranjam of Govindrao the son of Damaji Gaikwar.

Note:-Govindrao Gaikwar who was deputed by Damaji Gaikwar to help Raghunathrao against Peshwa Madhorao, was made a prisoner and kept confined in Poona. After the death of Damaji he was recognised as his successor after signing an agreement on behalf of his deceased father, terms of which were extremely vindictive and exorbitant. He was replaced only after a few months and given a Jagir.

No. 74

Arba 1176

हुजूर रोजकीर्द गुजराथ रु. नं. ११३

राजमंडळ

स्वारी राजश्री पंत प्रधान सु॥ सीत सबैन मया व अलफ छ १६ माहे रजब दफाते पत्रे
उदेसिंग संस्थान वासदे याचे नांवे सनदकी तुम्हाकडे संस्थान मजकूर येथील सरकारच/
ऐवज येणे त्याचा फडशा आद्यप तुम्ही केला नाही हे ठीक नाही तर हल्ली नारो आनंदराव
याचे फौजेचे स्वर्चास ऐवज देवीला असे तरी पत्र पावतांच ऐवजाचा फडशा मसार निलेकडे करुन
देणे म्हणोन

सनद १

ये घिसी नारो आनंदराव याचे नांवे सनद की संस्थान ?
मजकूरकडे सरकारचा एवज येणे त्याचे वसुलास गणेश हरी
याचे विद्यमाने तुम्ही करकून व स्वार पाठउन संस्थान मसारनिले
पासून एवजाचा नीकाल करून देणे.

२

रसानगी यादी

No. 74

The Peshwa by his order dated 18th Rajjab 1176 Arba, makes pressing demands on Rawal Udaysingh for payment of Government's dues and writes that the money is required urgently for meeting the expenses of detachment sent under Naro Anadrao in Gujarat for suppressing the rebel.

No. 75

Arba 1177

हुजूर रोजकीर्द गुजराथ रु. नं. ११३

राजमंडळ

स्वारी राजश्री पंत प्रधान सु॥ सीत सवैन मया व अलफ छ २३ जिल्हेज दफाते पत्रे
उदेगि राउल संस्थान वासदे याचे नांवे सनद की सा॥ मजकूर येथील सरकार अमला
ची कमावीस रा. त्रिंबकजी भालेराव यांस सांगितली असे तरी मसारनिले वडील करकून यासी
रुजु होउन सा॥ मजकूरजा अमल सुरलीत देणे वसूल घेतला असेल तो रुजु करून देणे म्हणोन
सारनिलेच्या नांवे

सनद १

रसानगी यादी

No. 75

The Peshwa by his order dated 23rd Jilhej 1176 Arba informs Udaysingh that Tryambak Bhalerao is appointed Kamavisdar of Bansda and directs him to make payment of Government's dues to the new incumbent.

No 76

Arba 1177

वे. रोजकीर्द गुजराथ रु. नं. ११३

राजमंडळ

स्वारी राजश्री पंत प्रधान विद्यमान राजश्री गणेश विश्वनाथ सु॥ सबा सवैन मया व
अलफ छ १६ रविलावल दफाते पत्रे

राउल कीर्तसिंग सा॥ वा नदे याचा व पर्वतसिंग याचा कजीया होता म्हणोन हरजणास
छःकरांत आणून पचाइतमते उघयताचे कजीयाचा पद्धशा होउन कीर्तसिंग यांस सा॥ मजकूरचा

अधिकार सांगोन मसार निलेच तर्फेन कारभार तुम्हांस सांगितला आहे तरी ईमाने इतबारे वर्तोन सरकारात रुजू राहोन संस्थान मजकूर येथील सरकारचे अमलाचा पेंच होईलता सरकारात पावता करीत जाने म्हणोन भुक्कणदास भवानीदास दी ॥ मजकूर याचे नांव पत्र १

No. 76

The Peshwa by his order dated 16th Rabilawal 1177 Arba decides the succession dispute between Kiratsingh and Parbatsingh in favour of the former and appoints Bhukhandas Bhawanidas to realise Government's dues from Bansda.

No. 77.

हुजूर रोजकीर्द गुजराथ रु. नं. ११३

राजमंडळ

स्वारी राजश्री पंत प्रधान बि॥ राजश्री गणेश विश्वनाथ सु॥ सवा सबैन मया व अलफ छ १६ रविलावल दफाते पत्रे

राऊल कीर्तमिंग संस्थान वासदे याचा कारभार पेशजी तुम्ही करीत होता हल्ली मसार निलेस सा॥ मजकूरी स्थापना करून पाठविले आहेत तरी तुम्ही याजवळ येउन भूक्कणदास भवानीदास यांचे विद्यमाने कारभार करीत जाने म्हणोन भगवान दयाल दी॥ मत्तारनिले यांचे नांव पत्र

No. 77

The Peshwa by his order dated 16th Rabilawal 1177 Arba appoints Bhagawanji Dayal to administer Bansda on behalf of Rawal Kiratsingh raised to the Gadi as successor of Udaysingh with help of the Sarkar.

No 78

Arba

पे. रोजकीर्द गुजराथ-रु. नं. ११३

राजमंडळ

स्वारी राजश्री पंत प्रधान बि॥ राजश्री गणेश विश्वनाथ सु॥ सवा सबैन मया व अलफ छ १६ रविलावल दफाते पत्रे

संस्थान वासदे येथे उदेसिंग बीन गुलाबसिंग होते ते मृत्यु पावले त्याचे पोटी संतान नाही तेव्हां तुम्ही गुलाबसिंग यांचे धाकटे वंघु संस्थानास अधिकारी म्हणोन संस्थान मजकूरी जाऊन राहिला परंतु सरकारचे नजरेचा फडशा न केला तो तगादा तुम्हा कडे होता च इतकीय त तुम्हाचे चुलते चुलत भावाचालेक परवतमिंग बीन केसरमिंग मीयागांवी राहातो त्याणे आपले तर्फेने कस्ता रठोड जमाव सुद्धा वासद्यास पा॥ संस्थान घेतले हे वर्तमान तुम्ही येऊन विदीत केले

त्याज वरून फौज सुद्धा वासधास जाऊन ठाणे घेऊन वस्ताराठौडे यांस बाहेर काढीले मीयागाबाँहून परवतसिंग यांस आपण उभयताचे वर्तमान पंचाईतास मनास आणा बयास सांगितले तेव्हां परवतसिंग म्हणोन लागला की तुम्ही राऊलणीचे पोट चे यांस राज्यास अधिकार नाही हे आपण खरे करून देऊ व तुम्ही म्हणोन लागला की आपण राऊलणीचे पोटचे असे म्हणोन तुम्ही उभयतां मुचलके लिहून दिले तेव्हां सडया आपण खरे खोटे कराये इतकीयांत परवतसिंग याणे विचार करून सांगितले की कीर्तसिंग राऊलणीचे नव्हे यास च राज्याचा अधिकार आहे इतके दिवस आपण आदावती मुलें राऊलणीचे पोंटचे म्हणत होतो म्हणोन सांगोन सदरहू अन्वये वेदाव्याचा करार तुम्हांस लेहून दिल्हा व तुम्ही राज्यास अधिकारी जाहाला आमचे कुवर पदवीचे गाव तीन विभागाचे हमे रा खत आलोत्या प्रमाणे तुम्ही चालवावे या शिवाय आम्हास नीवरा रुपये २५०० अडीच हजार ठराव केला आहे त्या चे गांव आलाहिदा करून द्यावे त्वा प्रमाणे अम्ही अनभउन राहू तुम्ही संवस्थान मजकूरची राज्याचे अधिकारी ठरला हा करार राजी रजामंदीने लिहून दिला असे अतः पर तुम्हासी व संस्थान मजकूरचे राज्यासी दगा दावा नाही वासधास आम्ही सिबंदी ठेऊन गेलो होतो त्याचा खर्च तुम्ही आम्हांस दिल्हा तो भरून पावेला यांत अंतर जाहले तर सरकारचे गुन्हेगार व वंशाचे खोटे या प्रमाणे लिहून दिल्हे तेव्हां तुम्हा कडे सरकारची नजर करार करून देऊन संस्थान तुमचे स्वाधीन केले असे तरी सरकारांत रजू राहोन संस्थान मजकूरी चौथाई चा अमल सरकारचा आहे त्याचा कचा आकार होईल तो सरकारांत देत जाणे नजरेचे ऐवज हत्तेबंदी आलाहिदा करून दिल्ही आहे त्या प्रमाणे वसूल देऊन कवजा घेणे म्हणोन राऊल कीर्त सिंह संस्थान मजकूर यांचे नांव पत्र

सदरहू अन्वये जमीदारासकी संस्थान मजकूरी मसार निलेची स्थापना करून पाठविले आहेत यासी रजू राहोन आमल सुरलीत देणे म्हणोन.

Nos. 78

The Peshwa in his order dated 16th Rabilawal 1177 Arba writes:-

“ On the death of Udaysingh Gulabsingh without any issue Kiratsingh his (Dhakata) younger brother ascended the Gadi, but could not pay the Government dues and was therefore reprimanded for the default. Meanwhile Parbatsingh his (Chulte chulat Bhavachalek) cousin in collateral line who was living at Miyagaon took possession of the State by force. Kiratsingh approached the Government for help. With the help of Government forces Parbatsingh was defeated and compelled to relinquish his all claims over the Gadi of Bansda in favour of Kiratsingh.”

गुजराथ रु. नं. २८

श्री

नं. (१११)

व॥ तर्जमा स्वारी प्रांत गुजराथ विद्यमान गणेश विश्वनाथ इ॥ सन सबा सबैन ता॥
समानीन पेकी संस्थान संमचे जमा रूपय

५५५१२ संस्थान वासदे

२२५०० माहाला नीहाय नी॥ राउल कीर्तसिंग यांज कडे

चौथाईचा ऐवज करार केला ते जमा

७५०० सब सबा सबैन

७५०० सब समान सबैन

७५०० सब तीसा सबैन

२२५००

३३०१२ खेरीज माहाला नीहाय

२०१३३ नी॥ राउल कीर्तसिंग

२०००१ सन सबा सबैनांत मसारनिलेस

संस्थानचा अधिकार सांगोन एक

साला नजर करार केलीते रुपये

१३२ मसार नीलेचे पुत्र वीरसींग लस्करांत

भेटीस आले ते समई नजर घोडा

वयावयाचा करार केला त्या बा॥

२०१३३

१२८७६ नी॥ राउल कीर्तसिंग याजकडे संस्थान मजकूरी गारद

वगैरे कुमकेम पाठविले त्यास रोजमरा वगैरे पाठविला

तो नजरेचे ऐवजा खेरीज

३३०१२

५५५१२

No. 79

This is an extract from Tarjam Account of Gujarat for the year 1177 Arba. It is consisting of an account for Rs. 55512/- details of which are given below.

Rs. 55512/- Relating to Bansda.

22500/- Amount of Amal for three years 1177 to 1179)
as agreed by Kiratsingh at the rate of Rs
7500/-per year.

33012 Kherij relating to the State

20001/- Amount of succession Nazarana.

132/- Towards the costs of mare.

12878/- Expenses of detachment sent to help Kiratsingh.

55512 -

34012'--

No. 80

Arba 1177

ગુજરાત રૂ. નં ૨૭

श्री

नं.(६२) झाडा

झाडा माहाल नीहाय प्रां॥ गुजराथ ग्वारी राजश्री पंत प्रधान गु॥ सन सबा सबैन
मया व अलफ. माहाल

पे॥ वजा सरंजामकडे

माहात्म्य

६ नी॥ गोविंदराव गाईकवाड

१ पा॥ विसनपुर

१ पा। वाघोडे

१ पा॥ गल्हे

१ पा॥ तेलाडी खे॥ सखाराम भगवन्त यांजकडे फूटगांव आहेत ते खेरीज करून

१ पा॥ मरोली खे॥ फूटगांव

१ पा॥ मोहे.

5

No. 80

This is an extract from Mahal Jhada for the year 1177 Arba. It records Bishanpur (only half) and other five Parganas in Saranjam of Govindrao Gaikwar.

No. 81

Arba 1177

माजी अमल गुजराथ रु. न १

श्री

भाडा माहाल प्रा॥ गुजराथ सु॥ सबैन मया व अलफ. जमा बेरीज रूपये.

*

*

सरंजामी माहालची बेरीज बमय दुमाले व कांही ज्या माहाला मोगलाइ
अमल आहे त्यासुद्धां मक्काचा बेरजा.—— रूपये

४६५० पा॥ वासदे घोडपे कडे.

किता माहाल

*

३५१३६॥ पा॥ बिसनपुर

No. 81

This is an extract of Gujarat account for the year 1177 Arba. It refers to the payment made by Bansda to the Central Government at Dhorap. It has also got an item of Rs. 35136-8-0 relating to Bishanpur.

No. 82

राजमंडळ

स्वारी राजश्री पंत प्रधान सु॥ सबा

जमा बाकी साल गुदस्त कमावीस नजर वि॥ महादाजी अनंत

रूपये ५४३७.।।।

संवस्थान वासदे नी॥ राखल किर्तसिंग जमा परमरे नक्त

जमा परमारे

छ १३ साबान बा॥ देणे सिलेदार दि॥ आबाजी गणेश यांस नालबंदी सन समान
सबैनची फौजेस सन सबा व सन समान सबैन दुसालां मिळोन एक नालबंदी दिल्ली याच्या
छावण्या दोन जाहल्या सा॥ सदरहु सन सबा व सन समान सबैन दुसाला दोन नालबंदी दिल्ली
असेत म्हणोन हाली हरी बल्लाळ याचे कर्नाटकचे स्वारीचा एकंदर मरुत्तासीची याद जाहली
आहे त्याजवरून करार जाहला आहे त्या प्रमाण सन सबा सबैनचे नालबंदीचा जमा खर्च आल
हिदा करून बाकी सन समान सबैनची नालबंदी बा॥ ठराव यादी कराराच्या स्वारी गुजराथ वि॥
गणेश विश्वनाथ व रसानगी यादी एकंदर स्वारी कर्नाटक वि हरी बल्लाळ छ १७ साबान सन सबा
समाननीन रुपये ६६१०३ पैकी मसारनिले यांस गणेश विश्वनाथ यानी गुजराथचे स्वारीत संवस्था-
न मजकूरचा अधिकार सांगून नजरचा ऐबज सरकारांत घयावा याचा करार केला तो २०००१
पैकी वजा गणेश विश्वनाथ याचे स्वारीत वसूल रुपये

१४६७६। गुजराथचे स्वारीत

२६३ खानदेशचे स्वारीत सन सलास समानीनांत

१४५६६।

बाकी रुपये ५४३० ।।। पांच हजार चारशे पावणे वतीस रुपये दपतरी बाकी
ओढत आहे त्याचा जमाखर्च करून देविले ५४३१ ।।। रुपये

No. 82

This extract, dated 1177 Arba, narrates that Ganesh Vishwanath the Suba of Gujarat recognised the succession of Kirat Singh to the Gadi of Bansda and fixed a Najarana of Rs. 20001 out of which Rs. 14561 were realised and paid to Haripant Phadke to meet the expenses of his campaign in Gujarat.

No. 83

Arba 1177

गु. रू. नं. २७

झाडा नं. (१०१)

झाडा माहाल नीहाय प्रांत गुजराथ स्वारी राजश्री पंत प्रधान सु॥. समान सबैन मया
व अलफ माहाल

पे॥ वजा सरंजामा कडे

माहाल

६

नी॥ गोविन्दराव गाईकवाड यांस कडे

१ पे॥ विसनपुर

१ पे॥ वाघोडे

१ पे॥ गल्हे

१ पे॥ तेलाडी खे॥ सखाराम भगवंत याजकडे फूटगांव आहेत ते
खेरीज करून

१ पे॥ मरोली खे॥ फूटगांव

१ पे॥ मोहे

६

No. 83

This is an extract from Mahal Jhada of Prant Gujarat for the year 1178 Arba. It records Bishanpur (only half) and five other Parganas as continued in the Saranjam of Govindrao Gaikwar.

No. 84

Arba 1178

गुजराथ रु. नं. २७

भाडा नं. (१००)

श्री

भाडा माहाल प्रां॥ गुजराथ स्वारी राजश्री प्रधान सु॥ समान सबैन मया व अलफ जमा

बेरीज

पैकी वजा सरंजामास वगैरे नी॥ वार

रुपये

२३४२३ पा॥ बिसनपुर कुल मक्का रुपये २३४२३ पैकी उदेसिंग राजे वासदेकर
नीमे अमल ११७१३॥ रुपये

बाकी बेरजा ११७१३॥

घास दाणा वगैरे ७३४॥

जाजती १०६७५

२३४२३

४६५० पा॥ वासदे येथील घास दाणा मक्का किले धोडपे वगैरे किले कडे

No. 84.

This is an extract from Jhada account for the yerr 1178 Arba. It contains details of Bishanpur account belonging to Gaikwar and Bansda. (For fuller details reference may be made to nos 45, 46, 51. and 78.)

No. 85

हुजूर रोजकीर्द गुजराथ रु. नं. ११३

राजमंडळ

स्वारी राजश्री पंत प्रधान सु॥ समान सबैन मया व अलफ छ २२ रजब दफाते पत्रे

[उतारा]

गणेश विश्वनाथ बहेरे यास सनद की संस्थान वासदे नी॥ जोरावरसिंग राउल न संस्थान तुम्ही घेउन सरकारचे ठाणे वसविले आहे त्या जोरावरसिंग मृत्यु पावले याजकरितां जीवन भाफक एकसांला नजर घेउन पेशजी प्रमाणे संस्थानचा चौथार्हाचा अमल दरसाल सरकारांत घयावयाचा करून संस्थानीकाचे पुत्राची स्थापना करून चालविले पाहिजे म्हणोण मा॥ निलेचे वकील भगवानदयाल यानी हुजूर येउन विनंती केली त्याजवरून हे सरकारांत एकनिष्ठ आहेत हे जानोन संस्थानवर नजर देऊन हे सनद तुम्हांल सादर केली असे तरी तुम्ही राजाराम खंडेराव याचे विद्यमाने जोरावरसिंग यांचे पुत्रापासून जीवन पाहून नजर एकसाला घेउन संस्थानाचे चौथार्हाचा ऐवज पेशजी प्रमाणे देत जावा या प्रमाणे करारात आणून पक्का वंदोबस्त करून घेउन व मागील बाकीचा ऐवज राहिला असेल तो शाहून घेउन सवस्थान मजकूरच ठाणे त्याचे स्वाधीन करून म्हणोण

रसानगी यादी

सनद १

No. 85

The Peshwa by his order dated 1178 Arba directs Ganesh Vishwanath Behro to recognise the succession of Vir singh the son of Jorawar singh to the Bansda Gadi on payment of usual succession Najarana

No. 86

Arba 1182

पे॥ राजकीर्दी गु. रु. नं. ११०

राजमंडळ

स्वारी राजश्री पंत प्रधान सु॥ समान सबैत माहे सावान तारीख १६ रोज भाद्रपद वा॥
द्वितीया भृगूवासर शके १६६६ हेमलंबी नाम संवत्सरे सु॥ माचीकिले पुरंधर दफाते पत्र

[यातील उतारा]

संस्थान बासदे येथील उदेसिंग संस्थानीक मृत्यु पावले त्याचे पौटी संतान नाही सबब
त्याचे स्त्रीने वीरसिंग यांस दत्त पुत्र घेतले त्या प्रमाणे सरकारातून करार करून ऐविसी सनदा

१ गणेश विश्वनाथ यास की संस्थान वीरसिंग याचे स्वाधीन करणे म्हणोन पेशजी
राजाराम खन्डेराव याज पत्र बराबर तुम्हास सादर केले आहे त्या प्रमाणे वीरसिंगाची स्थापना
करणे राजाराम खन्डेराव याचे विद्यमाने भगवान दयालजीस दीवाणगिरी सांगोन नजरेचा ऐवज
ठराऊन सालावाद चा संस्थान मजकूर येथील चौथाईचा ऐवज द्यावयाचा त्याचा पका बंदोबस्त
करून घेणे साल मजकूर पैकी वसूल तुम्हा कडे पडला असेल तो माहाल मजकूर वजा करू.
चौथाईतीत मजूर देऊन वाकी राहील तो व नजरेचा वसूल घेणे म्हणोन.

१ वीरसिंग याचे नांवे की तुम्ही संस्थानचा बंदोबस्त करून सरकारचा साला बादचा
ऐवज देत जाऊन सुखरूप राहाणे म्हणोन

२ दोन पत्र रा॥ यादी. सु॥

श्री.

No. 86

The Peshwa in his order dated 1178 Arba writes:-

"Uday singh the Raja of Bansda died without any issue. His wife adopted Vir singh which was recognised by the Sarkar, and orders were issued accordingly, to persons concerned.

Ganesh Vishwanath is directed to hand over the Sansthan to Vir singh as instructed by an order sent through Raja Ram Khande Rao and to appoint Bhagwanji Dayal as Dewan of Vir singh and to realise the successies Najarana.

Vir singh is directed to pay succession Najarana and the annual Amal

हु. रो. रु. नं० ११०

राजमंडल

स्वारी राजश्री पंत प्रधान सु॥ समान सत्रैन माहे सत्रान तारीख २८ रोज माद्रपद वद्य
आमावास्या सौम्यवार शके १६६६ हेमलंबी नाम संवत्सरे सु॥ माची किले पुरंधर.

दफाते पत्रे.

संस्थान वासदे येथील उदेसिंग मृत्यु पावला सबब संस्थानची जर्ती गणेश विश्वनाथ
यागी केली आहे त्यास भगवान दयालजी यांस उदेसिंगचे स्त्रीने वीरसिंग यास दत्त पुत्र घेतला
आहे त्याची संस्थानावर स्थापना करावी म्हणोन बिनती केली त्याज वरून याज वर नजर देऊन
सरकारचे नजरेचा ऐवज दाहा हजार एक रुपाया करार करून त्या पैकी पांच हजार एक रुपये
नीशा साहुकारी येथे बाशत ठाणे याची घेतली आहे बाकी पांच हजार राहिले हे व सालाबादचे
चौथार्डचा ऐवज येण त्यास साल मजकूरी वसूल पडला असेल त्यांत माहाल मजकूर सिबंदीचे
ऐवज वजा करून बाकी राहिल तो सदरहू ऐवजांत मजूर देऊन बाकी ऐवजाची नीशा करून घेऊन
ठाणे वीरसिंगाचे हवाली करावे असा करार केला असे व साल मजकूरचे ऐवजाची रुजूवात तुमचे
विद्यमाने गणेश विश्वनाथ याजकडील कारकूनाने करून द्यावी रुजूवात होऊन बाकी राहिला ऐवज
तो सदरहू कारारांत वजा देऊन बाकी राहिले ऐवजाची नीशा तुमची झाली म्हणजे ठाणे तुमचे
विद्यमाने वीरसिंगाचे हवाली करावे म्हणोन गणेश विश्वनाथ यांस आलाहिदा पत्र सादर केले आहे
तरी सदरहू लिहील्या प्रमाणे करून ऐवजाची नीशा घेऊन ठाणे हवाली करणे ऐवजाच्या हुंड्या
करून हुजूर पाठऊन भरणा करून जावघेणे पुढे दरसाल चौथार्डचा ऐवज येणे त्याचा बन्दोबस्त
पक्का करून घेऊन हुजूर लेहून पाठविणे भगवान दयालजीस बलसाडचे मुकामी लुटले आहे त्यास
मगरबी जमातदार यांजकडे याची चीज वस्त गेली आहे त्याचा पत्ता लाऊन देवणे म्हणोन राजा
राम खन्डेराव दीमत सखाराम भगवंत यांचे नांव

येविसी

सनद

सनदा २

१ सदरहू अन्वये गणेश विश्वनाथ यासकी राजाराम खन्डेराव यांस आज्ञा केली आहे
यास तुम्ही कारकून संस्थान मजकूरी ठेविला असेल त्यास लिहून साल मजकूरचे वसुलाची रुजूवात
करून देणे त्याची नीशा

ऐवजाची झाली म्हणजे तुम्हास लिहीतात मग ठाणे मशारनिलेचे विद्यमाने वीरसिंगाचे
हवाली करून पावली याचे कवज घेणे राजाराम खन्डेराव याचे वि॥ रुजूवात करणे म्हणोन तुम्ही
आपले कारकूनास लिहून पावणे म्हणोन

१ वीरसिंग राजे सं॥ वासदे यांसकी तुमची स्थापना संस्थान मजकूर वर भगवान दया-
लजी यांचे मारफतीने केली आहे तरी याज पासून दीवाणगिरीचे काम काज घेऊन करार प्र॥ नज-
रेचा ऐवजाचा भरणा सरकारांत करणे आणी जाव घेणे म्हणोन

५

३—तीन सनदा रचानमी यादी

मु॥ श्री.

No. 87

The Peshwa in his order dated 1174 Arba writes:-

"When Uday Singh died the administration of the State was taken over by Ganesh Vishwanath. Thereafter the widow of Uday Singh deputed Bhagwanji Dayal to the Government to report that Vir Singh has been adopted by the Rani and requests that his adoption may be recognised and the State may be handed over to him. Bhagwanji Dayal further agreed to pay on behalf of Vir Singh a sum of Rs. 10001/- as succession Najarana out of which Rs. 5001/- were paid at once and the remaining sum of Rs. 5000/- is to be realised. If there be any realisation made from the State relating to the current year's Amal the Sibandi expenses are to be deducted from that. The balance relating to Amal after the adjustment of Sibandi expenses and the balance of Najarana both are to be realised from Vir Singh. Bhagwanji Dayal while coming to Poona was looted by the Magarabi Jamatdar at Balsar. The culprit should be apprehended and the looted property restored to Bhagwanji Dayal."

No. 88

रु. नं. ५५२ घडणी,

श्री

यादी संवस्थान वासदे येथील उदेसिंग राउल मृत्यु पावला त्याच स्त्रीने वीरसींग राउल यासी दत्त पुत्र घेउन संवस्थानास अधिकारी केला त्या प्रमाणे सरकारातून स्थापना करून नजराण्या चा ठराव भगवान दयाल याचे मार्फेतीने करार केला असे सु॥ समान सबैत मया व अलफ रुपये १०००१

उदेसिंग राउल मृत्यु पावला सबब त्याचे स्त्रीने तुम्हास दत्त विधान करून संवस्थाना वर स्थापना करावयासी घेतले त्या प्रमाणे सरकारातून करार केले सबब सरकारचे नजरेचा ऐवज दाहा हजार एक रुपया भगवान दयाल याचे विद्यमाने करार केला असे त्याचा सरकारांत करावा येणे प्रमाणे करार केला.

पुण्यांत साहुकारी नीशा बशर्त आमल राउल याची स्थापना संस्थानी जाहल्या नंतर ऐवजाचा भरणा साहुकारानी सरकारांत करावा ५००१ रुपये पांच हजार एक रुपया ची सावकारी नीशा टाणे हवाली जाहल्याव री सावकाराने भरणा करावा येणे प्रमाणे करार करावे करार

नजराण्याचा ठराव भगवान दयाल याचे

राजाराम खंडेराव यानी माहाली वसुलाची रुजू- वात साल मजकूरची करून जप्ती मुळें सरकारा त वसूल आला आसेल त्यापैकी माहाल मजकूर चा खर्च साल मजकूरचे व सालबाद सरकारचे चौथाईचा ऐवज ऐण तो वजा करून राहिला ऐवज माहाल पे॥ तो नजराण्याचे ऐवजांत रुजरा देउन बाकी ऐवजाची निशा साहुकारी घेउन हजार भरणा करावा ५००० रुपये

मार्फतीने केला आहे त्यास ममारनीलेचे हातून
दिवानगिरीचे काम काज घेउन करारा प्रमाणे
ऐवजाचा भरणा सरकारांत करणे म्हणोन
वीरसिंग राउल संदस्थान वासदे यासी पत्रे १
सदरहू प्रमाणे पत्र देवावे घ्यावे

सदरहू प्रमाणे करार केला असे तरी रुजवाती
मुले सिबंदी वजा होउन ऐवज ठरेल त्याप्रमाणे
पांच हजारचा भरणा करून जाव घेणे म्हणोन
राजाराम रुंडेराव यास पत्र देवावे व घ्यावे
छ २५ सावान समान सबैत भाद्रपद मास

No. 88

This paper is a Memorandum dated 25th Saban 1178 Arba. It relates the events pertaining to the succession of Virshingh adopted by Udaysingh's widow. It also mentions the amount of Najarana settled by Bhagwanji Dayal. Besides it contains terms of agreement concluded by Vir singh at the time of his succession.

No. 89

Arba 1180

पे. रोजकीर्द गुजराथ रु. नं. ११३

राजमंडल

स्वारी राजश्री पंत प्रधान सु॥ समानीज मया व अलफ छ १६ रोवल

संस्थान वासदे साल मजकूरी सरकारांत जत्प करून जप्तीची कमावीस तुम्हांस सांगि-
तली असे तरी इमाने इतवारे बर्तोन अमल चौकशीने करून सरकारांत ऐवज पावतां करून कबजा
घेत जाणे म्हणोन भगवंत विश्वनाथ याचे नांव सनद १

ये विसी पत्रकी मा॥ निलेसी रुजू होउन अमल सुरलीत देत जाणें १
म्हणोन देशसुख व देशपांडे यांचे नावे

२

श्री. सु.

No. 89

The Peshwa in his order dated 16th Rabilawal 1180 Arba writes:-

"Be it known to you Bhagwant Vishwanath that the State of Bansda is attached by the Government and you are appointed attachment officer. You should discharge your duty faithfully."

No. ९०

Arba 1180

पे. रोजकीर्द गुजराथ रु. नं. ११३

राजमंडल

स्वारी राजश्री पंत प्रधान बि॥ गणेश विश्वनाथ सु॥ समानीन छ १२ रबिआवल द फाते पत्रे

संस्थान वासदे सरकारांत जप्त करून जप्तीची कमावीस तुम्हास सांगितली होती त्यास संस्थान मजकूर येथील बाकीचे ऐवजाचे हवाला राजश्री सुखानंद आत्मराम दी॥ गुमानसिंग राजे संस्थान मांडवी याणी घेतला असे सबब संस्थान मजकूर येथील सरकारचा अमल चौथाई खेरोज करून हे जप्ती लोकलीक करून हे सनद तुम्हास सादर केली असे तरी संस्थान मा॥ येथील अमल वीरसिंग करोतीउ तुम्ही (फाटले) ईचा अमल करून राहाणे म्हणोन भगवंत सिद्धनाथ याचे नांव

No. 90.

The Peshwa by his order dated 12th Rabilawal 1180 Arba writes:—

“ The State of Virsingh had been attached by the Government and made over to Bhagwant Vishwanath for administration. Sukhanand Atma Ram, the Dewan of Guman Singh the Raja of Mandvi, approached the Government on behalf of Vir Singh and prayed for the release of his state. The security of Guman Singh for the Payment of arrears from Virsingh is accepted. He is directed to pay the settled instalment and to keep the administration of Bansda under his control.

No. 91

Arba 1181

पे. रोजकीर्द गुजराथ रु. नं. ११३

राजमंडल

स्वारी राजश्री पंत प्रधान सु॥ समानीन विद्यमान गणेश विश्वनाथ छ १० जमादीला-
ब्रल पफाते पत्रे.

वीरसींग राजे संस्थान वासदे यांचे नांव सनदकी तुम्हांकडे नजरेचा (फाटले) स्थान मजकूर पे॥ चौथाईचा ऐवज मिलोन बाकी येणे त्याचा निकाल तुमच्याने न होय सबब संस्थान सरकारांत जप्त केले तेव्हां गुमानसिंग राजे संस्थान मांडवी हे दरम्यान येऊन सरकारचे बाकीचे ऐवजाचा निकाल करून देतो संस्थानीक बादमामळी वरीतील तरी सरकारचा ऐवज फीटे ते वर्तणुकेस जामीन देतो म्हणोन विनती केली त्याज वरून मांडवीकर संस्थानीक प्रामाणीक (फाटले) एकाचि पणे सेवा करितात हे जाणोन संस्थाना कडे बाकी येणे त्याची जात होते मसार निहं.ची

घेऊन या या ऐवज संस्थाना कडून फिटे तो पर्यंत संस्थान मांडवीकराचे जीमस केले आणि संस्थान मजकूरजा कारभार सु.ानंद आत्माराम दीमत मजकूर याणी करावयाचा करार करुन दिल्ला असे तरी संस्थान मजकूरचा तहचा कराराची कलमे

संस्थान मजकूर पेशजी उदेसिंग होते (फाटले) मृत्यु पावले तेव्हां त्याचे चुलत बंधु कीर्तसिंग तुमचे तीर्थरुप याची स्थापना सन सबात करुन सरकारची नजर वीस हजार करार केली त्यास ते संस्थानीन पोहोचता मार्गी मृत्यु पावले त्याजवर तुमची स्थापना सन तीसा सबैनांत करुन संस्थानचा अधिकार सांगितला तेव्हां सदरहु नजरेच्या ऐवज फाटले) व ई. (फाटले) ता। सन मजकूर चार साल संस्थानाकडे चौथाई पे। बाकी येणे त्याचा हवाला गुमानसिंग राजे संस्थान मांडवी याणी घेतला त्याची (फाटले) हेत त्या मुदती प्रमाणे ऐवजाचा भरणा करावा येणे प्रे। करार कलम १

संस्थान मजकूर पेशजी दयाराम कारकून व ऊखजी गीराशा हे दो घे तुम्हाजवळ राहून बखेडे करितात सबब या हरदु जणास ठेऊ नये जामीन घेऊन सोडून द्यावे ठेविल्यास कार्यास येणार नाही येणे प्रे। करार कलम १ संस्थाना मजकूरी सरकारचा चौथाईचा अमल त्यास सरकारतून कमावीसदार ठेविला जाईल त्याचे विद्यमाने कारभार करीत जावा येणे प्रमाणे करार कलम १

संस्थानाकडे पेस्तर साल सन इहीदे समानीनचा चौथाईचा ऐवज येणे मक्ता रुपये स.डेसात हजार रुपये येणे त्याचा

संस्थान मजकूरी सरकारचा चौथाईचा अमल आहे त्यास पेस्तर सा (फाटले) इहीदे समानीन(फाटले) ता।रुपये ७५०० साडे सात हजार ध्यावे पुढे ईसने समानीना पासून कचे आकाराची चौथाई सरकारचे कमावीसदाराचे रुजूवातीने आकारे होईल तो देत जावा येणे प्रे। करार कलम १

परवतसिंग तुमचे चुलते यांस संस्थान मजकूरी (फाटले) नेमणूक (फाटले) व (फाटले) त्यापैकी पेस्तर सा त सन इहीदे समानीना पासून तीन गांवचा ठवणे नक्क ऐवज नेमणूक प्रमाणे द्यावयाचा तो सरकारचा ऐवज फिटे तो देऊ नये पुढे ईसने समानीना पासून साल मा। सालचे (फाटले) ने प्रमाणे करार कलम १ (फाटले) ने प्रमाणे करार कलम १

सं। मजकूर पे। सरकारचे मुशदी यांस इनाम गांव दिल्ले आहेत ते इहीदे समानीन पासून चालवीत जावे या खेरीज इतरास ते चालऊ नयेत येणे प्रे। करार कलम १

मार्ग सुदामत चालवीत जाणे कोणे विसीचा अडथळ करू नये (फाटले) करार (फाटले) १

परवतसिंग यांस सरकारांत बंदोबस्त करुन ठेविले याची नेमणूक संस्थानी आहे त्या प्रमाणे देत जावी म्हणजे त्याज कडून संस्थानास उपसर्ग लागणार नाही येणे

मरणा अखेर साल पर्यंत करीत जावा
सरकारचा का। दार अमलावर येइल त्यास
खर्चास ऐवज लागेल तो यात्रा—
सदरहू ऐवजात मजुरा दिला जाइल येणे
प्रमाणे करार कलम

प्रमाणे करार

कलम १

सरकारांत एकनिष्ठपणे वर्तवि कोणे
विसी फीतूर फंद करु नयेत येणे प्रमाणे
फाटले १

संस्थान मजकूरी धर्मादाव व वर्षासने
असतील ते चालवीत जावी येणे प्रमाणे
करार कलमे १

एकूण अकरा कलमे करार करुन दिल्ली असेत तरी सदरहू लिहील्या प्रमाणे वर्तणुक
करणे म्हणोन मसारनिले याचे नावे पत्र

श्री. मु.

No. 91

The Peshwa by his order dated 10th Jamadilawal informs Vir Singh of the new arrangement referred to in the above letter and demands faithful observance of the terms of agreement Concluded. Beside directs Virsingh to make regular payment and to drive away his evil advisers.

No. 92

Arba 1180

रोजकीर्द गुजराथ रु. नं. ११३

राजमंडळ

स्वारी राजश्री पन्त प्रधान सु॥ समानीन विद्यमान गणेश विश्वनाथ व १० जमादील
इफाते पत्र

गुमानसिंगराजे (फाटले) संस्थान मांडवी याचें नांवें पत्र की वीरसिंग राजें संस्थान
वासदे यांज कडे सरकारची नजर व चौथाईचा ऐवज मीलोन बाकी येणे त्याचा नीकाल मा।
निलेचे राजे न होय सा। संस्थान सरकारांत जल्प केले म्हणोन तुम्ही दरम्याने येऊन सरकारचे
बाकीचा निकाल करुन देवावा वासदेकर संस्थानीक बाद मामली करीतील तरी सदर सरकारचा
ऐवज फीटे तो पर्यंत वर्तणुकेस जामीन होते म्हणून विनती केली त्या करुन तुम्ही प्रमाणीक सर-
कारांत एकनिष्ठ पणे सेवा करितां हे जाणोन संस्थाना कडे बाकी येणे त्याची जात खते तुमची
घेतली त्यांस तुमचा ऐवज संस्थाना कडून भिटे तो पर्यंत संस्थान तुमचे जीमेस केले असे आशि

तेथील (फाटले) बाकी (फाटले) सुखानंद आत्माराम याणीकरावा साला करार करून दिल्या असे तरी वीरसिंग यास आलाहिदा कराराची यादी करून दिली आहे त्या प्रमाणे वर्तवीत जाणे खतात मुदती लिहील्या आहेत त्या प्रमाणे पेत्रजाचा भरणा सरकारात करणे म्हणोन मा। निले यांचे नावे श्री. सु.

No. 92

The Peshwa in his order dated 10th Jamadilawal 1180 Arba writes:—

“Be it Known to you Bhagwant Vishwanath that the State of Bansda which had been attached for default and made over to you for administration is now released. You should handover the Charge of the State to Vir Singh.

No. 93

Arba 1181

हुजूर रोजकीर्द गुजराथ रु. नं. ११३

राजमंडळ

स्वारी राजश्री पंत प्रधान विद्यमान गणेश विश्वनाथ सु। इहीदे समानीन मया व अलफ छ १५ रजब दफाते पत्र

[उतारा]

परवतसिंग वीन केसरसिंग वासदेकर यांजकडे मं। वासदे पो। नेमणुकचे गांव आहेत ते साल मा। पासून चालते करावे म्हणोन करार करून दिल्या आहे त्यांस हल्ली हे पत्र सादर केले असे तरी साल गु। मशार निलेचे गांवचा करार कर आहे त्याप्रमाणे साल मजकूरापासून यांजकडे चालते करणे दिमत न करणे म्हणोन सुखानंद आत्माराम यांचे नावे सनद १

पा। रुबरु श्री. सु.

No. 93.

The Peshwa by his order dated 15th Rajjab 1181 Arba directs Sukhanand Atma Ram. who was administering the State on behalf of Guman Singh, that Parbatsingh son of Kesari singh be allowed the enjoyment of villages assigned to him some time ago.

No. 94

Arba 1181

हुजूर रोजकीर्द गुजराथ रु. नं. ११३

राजमंडळ.

स्वारी राजश्री पंत प्रधान वि। गणेश विश्वनाथ सु। इहीदे समानीन छ २ जमादीलाखर दफाते पत्रे

राज श्री बीरसिंह संस्थान बांमडा गोसावी:-

अखंडीत लक्ष्मी अलंकृत राजमान स्तो गणेश विश्वनाथ आशीरवाद विनिमिं इपरी येथील कुशल जाणून स्वीकीय कुशल लिहिले जावे विशेष तुम्ही कडून पत्र आले ते पावले लिहीला प्रमाणे मजकूर कलला व आन राव आनी जबानी सांगितला त्या वरून सबिस्तर कजल ऐसास सरकारानून संस्थान चे ठाणे वसावयास राज श्री बाबाजी जाधव पाठवीले आहेत त्यास तुम्ही साल गुदस्ता एवज सरकारात धावयाचा करार केला आहे त्या प्रमाणे एवज चा निकाल करून देत असता तरी ठाणे न वसावील्यास बन्दोवस्त होउन ठाणे तुमचा हवाले होत असास बन्दोवस्त करून रहावे आणी सरकारात एवज धावयाचा करार आहे त्या पैकी तुर्त निमे एवज द्यावा या प्रमाणे करावे तारीख जमादिलासर सन इसने समानीन मया व अलफ बहुत काय लिहीले लोभ कीजे हे विनति

Nos. 94

Ganeshviswanath, in his letter dated 2nd Jamdilakhar 1181 Arba addressed to Rawal Birsingh of Bansda, writes "Received your letter and learnt all about the matter. Besides the message sent through Anandraohas also reached me. Both combined together relate to the deputation of Babaji Rao Adav for establishing Government's Thana at Bansda. If you can pay half the agreed Aivaj of last year the contemplated Thana will not be established at all and on the other hand the Sansthan will remain in your charge".

No. 95

Arba 1181

पेशवे गुजराथ रु. नं. ११३

स्वारी राजश्री पंत प्रधान सु।। इहीदे समानीन मया व अलफ खर्च माहाल मासारनिले प्रांत गुजराथ नी।। दुर्गाजी भापकर.

दफाते पत्र

छ १७ माहे जिलेज माहाल प्रांत गुजराथ येथील बंदोबस्तास मसारनिले यास फौजसुब्बा खाना केले असे तरी तुम्ही मसारनिलेसी रुजु होउन सुरळीत देणे म्हणोन जमीदार माहाल नीहाय व मोकदमाचे नांवे पत्र.

३३ जमीनदाराचे नांवे

पत्र

१ वासदे

१ बिसनपुर.

३३

३ मोकदम देहेहाय यास पत्र

३६

छ १७ जिलेज मसारनिले यांस फौजसुध्दां गुजराथ येथील बंदोबस्तास खाना केले असे तरी माहाला नीहायचे जकतीचा अमल पूर्वी पासून सरकारचा आहे तो तुम्ही मसारनिलेकडे देणे म्हणोन जमींदार माहाला नीहाय तापी दक्षिण तीर प्रां॥ यास

No. 95

The Peshwa by his order dated 17th Jilhej informs the Kama-visdars of Gujrat that Durgaji Bhapkar has been deputed to keep order in Gujarat. Therefore, they (the Knavisdars) should render him their accouuts. Amongst the Kamavisdar directed are those of Bansda and Bishanpur.

No. 96

Arba 1189

हुजूर रोजकीर्द गुजराथ रु. नं. ११३

श्री

स्वारी राजश्री पंत प्रधान सुरु सन आर्बा समानीन मया म अलफ छ ३० रजब गोविंदराव गाइकवाड सेना खासखेल समुशेर बहादर याचे नांवे सनदकी तुमचे बंधु सयाजीराव गाइकवाड व फत्तेसिंग गाइकवाड उभयतांचे सख्यत्व जाहले म्हणून सरंजामाची बाटनी उभयतांचे जाहले फत्तेसिंग गाइकवाड सरकारचे शेवेशी विनंती केले गोविंदराव गाइकवाड याचे पेशजी कैलासवासी राव साहेब दीड लक्ष रुपयाची नेमणूक करार करून दिल्ले आहे त्याप्रमाणे ऐवज करार करून ध्यावा सरकार आज्ञा केली तीन लक्ष रुपयाचा सरंजाम माहाल सरकारचे नेमणूक थावे येणे प्रमाणे तुपचे सरंजाम माहाल आहे ते बी तपसीस

१ परगणा बिसनपुर

१ बाघोडे

१ गल्हे

१ तेलाडी

१ मरोली

१ मोहे

६

साहा माहाल तुमचे नेमणूक आहेत त्याचेमध्ये परगणा तेलाडीचे सखाराम भगवंत याजकडे फूट गांव आहेत ते खेरीज करून कलम १

परगणा बिसनपुर निमे अमल रावल उदेसिंग राजे वासदेकराचे पेशजी करारा प्रमाणे आहेत ते सरकारचा ऐवज वाकी हवालीस घेतले त्यापैकी निमे अमल ११७२३॥ अकरा हजार सातशे तेवीस आठ आणा सरकारची बाकी ऐवजा फडाशाचे हयाली रुपये सव्वहू अन्वये सरकारास भरणे करणे कलम

श्री. मु.

स्वाकर्णी यादी

No. 96

The Peshwa by his order dated 30th Rajjab 1184 Arba grants Sanad to Govind Rao Gaikwar for his Jagir consisting of Bishanpur and five other Parganas and directs him as below:-

" Certain Villages of Teladi assigned to Sakharam Bhagwant formerly are excluded from your Jagir.

Half of Bishanpur belongs to Udaysingh in accordance with an agreement concluded before. That half (belonging to Udaysingh) had been charged by the Government for liquidation of his debt. His half share of Bishanpur amounting to Rs. 11723-8-0 is to be paid to the Government till the liquidation of his debt."

No. 97

Arba 1184

प्र॥ गुजराथ सरसुभा रु. नं. २५

श्री

तालेबंद (नं.) (४०)

तालेबंद सरसुभा प्रांत गुजराथ महा दक्षिण तीर नी॥ चिंतामण हरी सु॥ आर्बा समा-
नीन मया व अलफ इ॥ छ १ सावान ता॥ छ १४ रजब अखेरा साल जमा रुपये

७५७४ संस्थान वामदे नी॥ वीरसिंग गऊल येथील चौथाईचा अमल सरकारचा आहे
त्याज वा॥ मक्का दाखल ऐवज देते तो जमा रुपये

७५०० पैन चौथाई वा॥

७४ शीवाय जमा भेटी.

७५७४

६१८०१= संस्थान वामदे व। भरणा

रुपये

४००० जमा पोता हमने आखाराम वाणी साल मजकूर वा॥ (समजात
ताही द्याग आहे) जाहला-त्याचा जमा खर्च नव्हता तो पेस्तर
मन वसवान छ २४ रबिलवल केला असे भरणांमीत्या रुपये

२००० छ २० मफूर

२००० छ २४ मफूर

४०००

२१८०।= देण कृष्णसिंग पागा यास वरात सन खमस समानीन ३५०० रुपये पैकी
बारडोली पैकी भरणा जाहला तो आलाहिदा खर्च
— — — पडला रुपये १३१६।। बाकी संस्थान मजकूरचे
६१८०।- ऐवजी दिले ते बा। रुपये

१३६३।- संस्थान वासदे येथील माहाल मजकूरचे खर्चाची नेमणूक नाही त्यास
वैवट मुलें खर्च जाहला तो वैवटीस मसार निलेनी लि। त्या प्रेमा।

११०२- रुपये

३०० भिका मेरजी कारकून

८०२।- सिवंदी प्यादे आ।

११०२।-

१४१।- खेरीज मुशाहिरा

८२। भोजन खर्च

६।- रोषनाई

४६। सांड खर्च

३२। वीरसिंग राजें यांस वस्त्रे

२२। खाशास

१० राणीस

३२।

८। दूसरा खर्च

८। जगू मेहतरा

४६।

१४१।-

१५० दरबार खर्च.

१३९३।-

No. 97

This is an extract from Talebund account of Gujarat for the year 1184 Arba. It states that the tribute from Bansda State has been increased from Rs. 7500/- to 7574/-. The amount received from the State in current year is shown as Rs. 6180-7-0. The charges on account of the detachment quartered at Bansda are shown as Rs. 1300-9-0.

No. 98

Arba 1182

गुजराथ रु. नं. २८

श्री

झाडा नं. (११२)

झाडा मा॥ हाथ प्र॥ गुजराथ स्वारी राजश्री पंत प्रधान सु॥ आर्बा समानीन
मया व अलफ माहाल

ब॥ झाडा सन समानीन सन इहीदे त॥ सन सलास समामीन तीन साला अमल सर-
कारांत नव्हतां इंग्रजाकडे अमल होता सन समानीन पर्यंत काही माहालचा अमल होता ते
पर्यंत झाडा लिहीला आहे ते माहाल ५७ पैकी अजी वजा माहाल

६ गोविंदराव गाईकवाड यांज कडे

- १ पे॥ विसनपुर
- १ प॥ गल्हे
- १ प॥ वाघोडे
- १ प॥ तेलाडी
- १ प॥ मरोली
- १ प॥ मोहे

६

No. 98

This is an extract from Jhada account of Gujarat for the year 1184 Arba. It says that no revenue was realised by the Government for three years from 1181 to 1183 Arba. The English collected the revenue therefore no regular accounts were kept for these three years. Out of the 57 Parganas forming the province of Gujarat 6 Parganas including Bishanpur are shown as included in the Saranjam of Govind Rae Gaikwar.

No. 99

Arba 1184

माजी अमल गुजराथ रु. नं. १

श्री

सीलक भाडा सुभा प्रांत गुजराथ नी॥ चिंतामण दर्जा सु॥ आर्वा समानीन मया व
अलफ. रुपये

बा॥ ताळेबंद सरकार मखलाचीर्चा जमा

रुपये

२१८० = कृष्णसिंग पांगे वगत संवस्थान वासदे रुपये ३५०० पे॥
धारडोलांचे पेंवजी भरणाजाला तो आलाहिहा खर्च
१३१६॥ बाकी

मौजे झरी संस्थान वासदे नी॥ आवा हशमनीस जप्तीत
वसूल आला तो जमा रुपये

१०३ मौजे लाखवाडी संस्थान वासदे नी॥ गणेश विश्वनाथ बहेरे
वसूल रुपये पे॥ मुगटे दोन बापूजी धोंडदेव याजकडे
पाठविले किंमत ३५ रुपये बाकी देणे ते रुपय

१५० संस्थान वासदे दरबार खर्चा बहल ताळेबंदी खर्च लिहीला ते

No. 99

This is an extract from Talebund account for the year 1184 Arba. It contains an item of Rs. 150/- paid by Bansda as "Darbar kharch."

No 100

Arba 1184

पेशवे गुजराथ रु. नं. ११०

राजमंडळ

स्वारी राजश्री पंत प्रधान सु॥ अर्वा समानीन मया व अलफ जमा ३ - ॥॥ ता॥ सरमुभा
प्रां॥ गुजराथ जमा एक बेर्जी साल मजकुर

माहाला नीहाय सं॥ वामदे नी॥ वीरसिंग राऊल येथील चौथार्डचा आमल सरकारचा
आहे त्याज बा॥ मक्का दाखल पेंवज देतात तो हिसेपी जमा धरीला त्याप्रमाण रुपये ७५७४

तपसील

७५०० पेंन चौथार्ड.

७४ शिवाय भेटी.

७५७४

No. 100

This paper shows that the amount realised from Bansda for the year 1184 Arba was Rs. 7574 -. The amount of annual tribute is shown as Rs. 7500/- and the remaining sum of Rs. 74 on account of presents.

No. 101

Arba 1185

माजी अमल गुजराथ रु. नं. १

श्री.

मीलक झाडा सुभा प्रा॥ गुजराथ नी॥ चिंतामण द्दगी सु॥ खमस समानीन मया व अलफ
बा॥ वहिवाट
सीवाय जमा

७५०० संस्थान वासदे

*

*

*

पैकी बजा खर्च बा॥ वैवाट रुपये

५००० संस्थान वासदे पे॥

सुभे मजकूर

*

*

*

६४१। - संस्थान वासदे येथील माहाल खर्च

मुनाफत खर्च वैवाट मुले खर्चास एवज लोकाकडे येणे निघाला ते रुपये

६३६५ संस्थान वासदे ५००० गु॥ नारायण भागवत १३६५

*

*

पैकी बजा वैवाट मुले एवज घेतला ते बगैरे जमा जाले ते ५०००

संस्थान वासदे पे॥ भरणा सरकार पोतयास नांवे सुभा

*

*

माहाला नीहाय बाकी यण ते रुपये

*

१६४ संस्थान वासदे

No. 101

This is an extract from Silap Jhada for the year 1185 Arba. It shows that central treasury received Rs. 7500/- from Bansda by way of tribute.

No. 102

Arba 1187

प्रांत गुजराथ सर सुभा रु. न. २५

श्री

तालेबंद नं. (४८)

तालेबंद सर सुभा प्रा॥ गुजराथ नी॥ चिंतामण हरी सु॥ सबा समानीन मया व अलफ
झा॥ अवल ता॥ अखेर साल बमा बेरीज रुपये

जमा साल मजकूरचा अजमास करार जाला नाही सबब अजमास साल गु॥ रुपये

*

७५०० सं॥ वासदे येथील बेरीज मा॥ निले याणी सांगितली त्या प्रे॥ रुपये

यासी आकार वा॥ हिसेत्र मा॥ निले रुपये

७५०० संस्थान वासदे नी वीरसिंग राऊल येथील चौथाईचा अमल सरकारचा आहे त्याज
वा॥ मत्का दाखल एवज देतात तो जमा वा॥ गु॥ रुपये

No. 102

This is an extract from Talebund account for the year 1187 Arba. It shows that the tribute paid by Bansda in the year was Rs. 7500/-.

No. 103

Arba 1187

गुजराथ रु. नं. २८

श्री

यादी नं. (१३१)

यादी माहाल प्रा॥ गुजराथ सु॥ सबा समानीन मया व अलफ माहाल बी तपसील
बेरीज रुपये

८१३७०८ सुरत आठावीसी पैकी माहाल सन सीत मत्का

७५०० संस्थान वासदे सर सुभा पा॥ मजकूरचे अजमाखास
बेरीज घरीली आहे त्या प्रे॥

No. 103

This is an extract from Yadi Mahal of Gujarat for the year 1187 Arba. It shows the receipts from Surat Athavisi was fixed at Rs. 813708/- in the previous year. In this the tribute of Bansda is shown as Rs. 7500/-

No. 104

Arba 1188

प्रा॥ गुजराथ सर सुभा रु. नं० २५

श्री

तालेबंद नं० (५१)

तालेबंद सर सुभा प्रांत गुजरात नी॥ चिंतामण हरी सु॥ समान समानीन मया व
अलफ अवल साल ता॥ अखेर साल जभा बेरीज रूपये

जमा साल मजकूर वा अजमास साल मजकूरचा रूपये

७५०० संस्थान वासदे येथील बेरीज मसारनिले याणी सांगितली
त्या प्रमाणे रूपये

७५०० संस्थान वासदे नी॥ वीरसिंग राऊल येथील चौथाईचा अमल
सरकारांत आहे त्याज बा॥ मावया दाखल ऐवज देतात तो
जमा बा॥ गु॥ रूपये

*

No. 104.

This extract from Talebund account of Gujarat for the year 1188 Arba relating to Chintaman Hari, shows the tribute of Bansda for the year was Rs. 7500/-

No. 105

Arba 1188

माजी अमल गुजराथ रु० नं० १

श्री

सीलक झाडा सुभा प्रांत गुजराथ निसबत राजश्री चिंतामण हरी इ॥ समान समानीन
मया व अलफ

जमा

बहिवाट सरकार रूपये

७५०० संस्थान वासदे चौथाई

शुमे मजकूर रूपये

७२९॥० संस्थान वासदे येथील माहाल खर्च रूपये

माहाला नीहाय प्रांत मजकूर रूपये

१३७८६-१ संस्थान वासदे रूपये

७२६॥० नामे बहिवाट संस्थान मजकूर येथील माहाल मजकूर

११२५० नामे विसाजी हरी रु.

११६७६॥॥.

पैकी पावती रुपये

३१०१॥०॥ सन सवा बाकी येणे

७५०० जमा वहिवाट साल मसार

१०६०१॥०॥ बाकी येणे रुपये

No. 105

This extract from Silak Jhada of Gujarat for the year 1188 Arba shows that Bansda paid Rs. 7500,- as annual tribute. It also gives the details of establishment charges etc.

No. 106

Arba 1189

गुजराथ सर सुभा

रु. नं. २५ मधील उतारा

नं.

श्री

(५२) तालेबंद

तालेबंद सरसुभा प्रांत गुदराथ नी॥ चिंताम हरी गु॥ तीसा समानीन मया व अलप
इ॥ अवल साल ता॥ अखेर साल जमा बेरीज रुपये



जमा साल मजकूर बा॥ अजमास साल गु॥ सन समान समानीन रुपये

३०३५० घास दाणा माहाला नीहाय प्रांत मजकूर पैकी नेमणूक रुपये

७५०० संस्थान वासदे येथील बेरीज मार निले यांनी सांगितली त्याप्रमाणे रुपये

२५०० देसाईगिरी बा॥ पो॥ सत्रागांव पैकी रुपये

५०० कमावीस भेटी वगैरे अजमासे रुपये

—

४०८५०

सीवाय जमा कमावीस

रुपये

७५०० संस्थान वासदे नी॥ वीरसींग ऊल यथील चौथाईचा अमल
सरकारांत आहे त्याज बा॥ मक्ता दाखल ऐवज देतात तो जमा
साल गुदस्त रुपये

७७६)- संस्थान वासदे येथील माहाल मजकूराचे खर्चास नेमणूक

रुपय ८००

पैकी वहिवाट मुळ खर्च

रुपये

३०० कारकुन आ॥ एकुण

रुपय

४०८ सिबंदी प्यादे आ॥

रुपये

६७ । । । - । खेरीज मु॥ खर्च

४४ । । । - । भोजन खर्च

२ धर्मदाय खर्च

१३॥ देहनगी खर्च

७॥ तश्रीफ खर्च

-----६७ । । - ।

७७६- ।

साल गुदस्त सन समान पैकी बाकी

७५०० संस्थान वासदे.

No. 106

The tribute from Bansda for the year 1189 Arba is shown at Rs. 7500/-. The disbursement charges on account of Bansda's establishment are shown at Rs, 800/-

No 107

Arba 1190

माजी अमल गुजराथ रु. नं १

श्री

सुड बा॥ ताळेबंद सरसुभा प्रांत गुजराथ सु॥ तीसेन मया व अलफ जमा एकंदर रुपये
साल गु॥ सन तीसा समानीन.

१००० संस्थान वासदे.

किता ऐवज जमा

७५०० संस्थान वासदे यतील चौधाऱ्या अमल

सरकारचा त्या बा॥ मक्का.

No. 107

This is an extract from Talebund account of Prant Gujarat in which the sum of Rs. 7500/- figures as having been paid by Bansda as tribute for the year 1190 Arba.

No. 108

Arba 1190

पेशवे गुजराथ रु. नं. १०६

शके १७११

राजमंडळ

स्वारी राजश्री पंत प्रधान सु॥ तीसेन मया व अलफ जमा साल मजकूर पे॥ सरभुवन
प्रांत गुजराथ.

बाकी तागाईत अखेर हिसेब गैर सनदी हिसेबा वर मखलासी झाली नाहीं सबब सीलकेस रुपये

३०० ता॥ न्याहारसिंग राजे वासदैकर व जसकुवरबाई या दोघाची कट
कट होऊन जसकुवरचे श्लोताने जाजती वसूल घेतला तो
हिसेबी जसकुवर बाईचे ता॥ लिहीला त्यास सदरहूंचा वसूल
झाला आहे. म्हणोन हिशेबास शेरा लिहीला आहे संस्थान
खेरीज हिसेब

न्याहारसिंगचे सील केस काढिले रुपये

No. 108

This paper states that Rs. 300/- were wrongly realised from Nahar singh of Bansda in addition to the annual tribute. The amount is therefore written off.

109

प्रा॥ गुजराथ सर सुभा रु. नं. २६

श्री

तालेबंद न. (५३)

तालेबंद सुभा प्रांत गुजराथ मही दक्षिण तीर नी॥ चिंतामण हरी सु॥ तिसेन मया
अलफ इ॥ छ १० रमजान अवल साल ता॥ छ २० रमजान अखेर साल मु॥

माहे १२७११ जमा

रुपये

बाकी साल गु॥

जमा साल मजकूर

२८५१६।०॥ साल गु॥ सन तीसा समानीनची बाकी.

१००० सं॥ वासदे

१३८६।-----

२६१२६।।।

२८५१६।०॥

*

*

*

*

किता जमा

रुपये

७५०० संस्थान वासदे नी॥ येथील चौथाईचा अमल सरकारचा आहे त्याज
बा॥ मक्का दाखल ऐवज देतात ते जमा

रुपये

No. 109

This extract from Talebund for the year 1190 Arba states that Bansda was in arrear of Rs. 1000/- for the last year. For this year tribute is fixed at Rs. 7500/-

प्रांत सरसुभा गुजराथ रु. नं. २६

श्री

ताळेबंद नं. (५४)

ताळेबंद सुभा प्रांत गुजराथ मही दक्षिण तीर नी। हरी चिंतामणी सु॥ इहीदे तीसेन मया व अलफ छ २१ रमजान अवल साल ता॥ सवाल अखेर साल मुदत माहा १२७२१ जमा बाकी साल गुदस्त.

जमा साल मजकूर

७५०० संस्थान वासदे नी॥ नाहारसिंग राजे यथील चौथाइचा अमल सरकारचा आहे त्याजबा॥

साल गुदस्ता प्रमाणे साल मजकूरी रुपये

६७०० ऐन साडेसात हजार पे॥

५०० माहाल मजकूर खर्चास अजमासास नेमणूक आहे परन्तु साल मजकूरी सरसुभाहून सिबंदी कारकूण पाठविला सा॥नीराला खर्च झाला असे संस्थान मजकूरचा माहाल मजकूर खर्च सुभाचे

७५०० एकंदर खर्चात सा॥ रुपये

No. 110

This extract again states the Tribute paid by Bansda for the year 1191 Arba amounting to Rs. 7500/-

No. 111

1159 Arba

घडणी रु. नं. ५२२

संवस्थान वासदे येथील—————

बा॥ हिशेब

नजर वगैर.

१ कारकीर्द आपाजी हरी

४५०० तीसा खमसेन ११६८

७३५० सन सीतेन ११६६

७३५० सन इहिदे ११७०

७३५० सन इसने ११७१

७५०० सन आर्बा ११७३

७५०० सन खमस ११७४

७५०० सीत ११७५

७५०० सवा ११७६

७५०० समान ११७७

६४०५०

सनसमानीन ११८६ राउल कीर्तसिंग यांसु

संवस्थानी स्थापून गणेश विश्वानाथ यानी

स्वारींत करार केले २०१३३

२०००१ ऐन

१३२ वीरसिंग भेटी आले त्यानी

करार केला घोडी रास ३

२६०००१ सन इसने तीसेन १२०६

न्याहारसिंग याणी वीरसिंग वीन जोराव

नी॥

सिंगमृत्यु पावले सा॥ मसारनिले
मांपत्त वन्धु यांस स्थापन करार केले

- १ सन इसने सीतेन पर्यंत उदेसिंग ११७१
- १ सन सलास सीतेन ११७२ जोरावरसिंग
- १ सन सलास सीतेन ११७२नी॥ भिकाजी

यादव-हिसव

- १ इहीद सबैन ११८० कारकीर्द केशवराव
- बिठल साल मजकूर बाकी रुपये
- बिठल साल मजकूर बाकी रुपये
- ७५०० ४०००

- १ आर्बा समानीन ११९३ चिंतामण हरी ७५७४
- १ समान तीसेन १२०७ बाबूराव गोपाल ६८००
- १ तीसां सीतेन १२०८ बाबूराव गोपाल ६८००

यावरून पहातां

- १ मुल उदेसिंग
- १ जोरावरसिंग
- १ कीर्तसिंग
- १ वीरसिंग
- १ न्याहासिंग

५

No. 111

This paper is an abstract of receipts from Bansda by way of Tribute and Najarana from 1159 to 1192 Arba. It also traces the Geneo-logy of the family from Udaysingh to Nahar singh.

No. 112

Arba 1195

प्रांत गुजराथ सरसुभा रु. नं. २६

श्री

तालेबंद नं. (५६)

तालेबंद सुभा प्रांत गुजराथ मही दक्षण तीर नी॥ हरी चिंतामणी सु॥ इसने तीसेन मया व अलफ ई॥ छ २७ खीलावल साल ता॥ छ १२ सवाल अखेर साल जमा रुपये

बाकी साल गुदस्त

जमा साल मजकूर

*

*

*

किता जमा

रुपये

६७०० संस्थान वासदे नी।। नारसिंग राजे येथील चौथार्डचा अमल सरकारचा आहे त्याची कमावीस नीमे गोपाल यांजकडे साल मजकूरपासून सरकारांतून सांगितली त्याचे मक्काची बेरीज सर सुभाचे अजमास आहे त्या प्रमाणे ७५०० रुपये पैकी खर्चाची नेमणूक बा। अजमास सर सुभा रुपये

३०० कारकून

५०० सीबंदी व खेरीज मुशाहिरा मिलोन

रुपय

८००

६७०० रुपये बाकी हफ्तेबंदी

२२५० कार्तिक अखेर

२२५० माघ अखेर

२२५० वैशाख अखेर

६७००

No. 112.

The tribute from Bansda for the year 1192 Arba is fixed as before at Rs. 7500/- out of which Rs. 800/- are to be disbursed on account of the Government establishment at Bansda. The amount is to be realised in three instalments.

No. 113

Arba 1192

हुजूर रोजकीर्द गुजराथ रु. नं. ११३ राजमंडळ.

स्वारी राजश्री पंत प्रधान सु।। इसने तीसेन मया व अलफ छ ४ मोहरम दफाते पत्रे संस्थान वासदे येथील चौथार्डचे अमलाची कमावीस साल मजकूर पासून निमे गोपाळ याजकडे सांगोन संस्थान मजकूरचे जमेचा मक्का रुपये ७५०० पे । वजा माहाल मजकूर खर्च रुपये ८०० बाकी रुपये ६७०० यासी हफ्तेबंदी

२२५० कार्तिक अखेर.

२२५० माघ अखेर

२२५० वैशाख अखेर.

६७००

एकूण साहा हजार सातशे रुपये सदरहू हफ्तेबंदीने तुम्हांकडे देवीले असता तरी मसार निले पासून हफ्तेबंदी प्रमाणे ऐवज घेऊन सरसुभा प्रांत गुजराथ येथील हिसेबी जमा करणे म्हणोन हरी चिंतामण सरसुभा प्रांत गुजराथ यांचे नांव

सनद १

No. 113

This order of the Peshwa of 4th. Moharram 1192 Arba informs Chintaman Hari the Sar-Suba of Gujarat that Nilo Gopal has been appointed Kamavisdar to realise the Chauthai Amal from Bansda and that he has been instructed to pay to the Subba Rs 6700/- deducting Rs. 800/- for the estalishment out of the total amount of Rs 7500/-.

No. 114

Arba 1192

हुजूर रोजकीर्द गुजराथ रु. नं. ११३

राजमंडळ.

स्वारी राजश्री पंत प्रधान सु॥ इसने तीसेन मया व अलफ छ १२ सवाल दफाते पत्र न्याहारसिंग राजे संस्थान वासदे याचे नांवे सनदकीं संस्थान मजकूरचे येथील चौथाईचे अमलाची कमावीस साल मजकूरापासून निमे गोपाळ याजकडे सांगितली असे चौथाईचे अमलाच ऐवज सालाबाद प्रमाणे मा॥ निले कडे देऊन कबजा घेत जाणे म्हणोन सनद १

श्री. मु.

रसानगी मामलत संबंधे करारी याद.

No. 114.

This paper informs Naharsingh Raja of Bansda of the arrangment effected in the extracts no 113.

No. 115

Arba 1192

हुजूर रोजकीर्द गुजराथ रु. नं. ११३ राजमंडळ

स्वारी राजश्री पन्त प्रधान सु॥ इसने तीसेन मया व अलफ छ १२ सवाल दफाते पत्रे.

संस्थान वासदे प्रां॥ गुजराथ वीरसिंग यांजकडे चालत होते त्यास ते मृत्यु पावले त्याचे पोटी पुत्र संतान नाही याजकरितां याचे सापत्न भाऊ तुम्ही सबब तुमचे नांवे संस्थान करार करून यावे म्हणोन तुम्हा कडील जगू लाला यानी विनंती केली त्याजवरून तुम्ही त्याचे सापत्न भाऊ यास्तव तुमचे नांवे संस्थान मजकूर करार करून देऊन नजरेचा वगैरे ऐवज घयावयाचा करार केला आहे त्याप्रमाणे ऐवज भरणा सरकारांत करून संस्थानचा बंदोबस्त राखोन सरकारांत रुजू राहोन एकनिष्ठपणें वर्तणुक करीत जाणे म्हणोन न्याहारसिंग राजे यांचे नांवे सनद १

रा. गोविंदराम आपटे कारकून नी॥ दत्तर

No. 115.

This Paper is an order of the Peshwa recognising the succession of Naharsingh the step brother of Virsingh on the death of the later without any issue,

हुजूर रोजकोर्द गुजराथ रु. नं. ११३ राजमंडल

स्वारी राजश्री पंत प्रधान सु॥ इसने तीसेन मया व अलफ छ १२ सवाल दफाते पत्रे
संस्थान मजकूरी न्याहारसिंग यांची स्थापना केली सा॥ नजर वगैरे ऐवज सरकारांत
ध्यावयाचा करार केला बा॥ करारी याद छ २९ सवाल सन मजकूर रुपये

१०००१ ऐन नजर

१४००० गणेश हरी दी॥ सरसुभा यानी करार केले ते

१०००० घासदाणा

४००० संस्थानचे बंदोबस्तास गाडदी ठेवाले होते ते

२४००१ १४०००

५००० किता वीरसिंग याची मातुश्री व बाईको बोलण सरकारांत पडले कीं आम्हांस दत्त
पुत्र द्यावा न्याहारसिंगास राज्यास अधिकार नाही त्याजकडे नजरेचा वगैरे ठराव
जाहला त्यापेक्षां जाजती नजर घेऊन दत्त पुत्राचे नांवें संस्थानचा करार करून द्यावा
म्हणोन दयाराम आनंदराम बाईकाचे तर्फेने बोलत होता त्याजवरून तुम्ही पहिल्या
करारापेक्षां पांच हजार जाजती नजर कबूल केली व संस्थानवाही बंदोबस्त करून करारा
प्रे॥ ऐवजाचा भरणा करावा या प्रे॥ नीशा दिली हे जाणोन तुम्हा कडेसच
संस्थानाचा करार करून दिल्या नजरे बा॥ जाजती वैशाख अखेर ध्यावयाचे केले ते रुपये

२६००१

यासी हप्तेबंदी

१५००१ साल मजकूरी सरकारांत ध्यावे

१०००१ भाद्रपद मास

५००० वैशाख अखेर

१५००१

१४००० सर सुभा द्यावे

७००० भाद्रपद पेस्तर सन सलास तीसेनात

७००० भाद्रपद मास सन आर्बा तीसेन.

१४०००

२६००१

एकूण तीस हजार रुपये सदरहू मुदती प्रें। भरणा करणे संस्थान संबधे कलमे वी तपसील

एकूणतीस हजार रुपये सरकारांत तुम्हां-
पामून ध्यावयाचे करार जाहले या ऐवजाची
तुम्ही नीशा द्यावी त्यास सदरहू मुदती प्रें।
ऐवजाची नीशा नीमे गोपाळ याची सरका-
रांत द्यावी येणे प्रमाणे करार करावे करार.

मौजे अमेटी पे। सरभुवन हा गांव तुमचे
कज्यामुले मारला गेला व लुटला त्याज बा!
तुम्ही खत पा! मजकूरचे मामलेदार यास
करून दिले आहे त्याप्रमाणे तुम्ही ऐवज
सर सुभा चे विद्यमाने कमावीस दाराकडे द्यावा
येणे प्रें। करार करावे करार.

वीरसिंग यांची मातुश्री व तीन स्त्रीया
एकूण चौथी आहेत त्याचे खर्चाचे बेगमीस
मागील चाली प्रें। संस्थान पे। गांव नेमणूक
देऊन त्यांचे चालवावे येणे प्रमाणे करार
करावे करार.

दयाराम बीन आनंदराम यांजकडे मागील
वीरसिंग यांचे कारकीर्दीचे हिसेब येणे आहेत
ते सरसुभाकडील कारकून व नीमे गोपाळ
याचे विद्यमाने समजोन ध्यावे येणे प्रें।
करार करावे करार.

संस्थान संबधे साहित्य पत्रें लागतील ती
देवावी देणें

उ— — — — — कलमे १०

एकूण दाहा कलमे देण्याचे यादीस सदरहू प्रें। करार असेत

श्री. मु.

No. 116

This paper enumerates the various articles agreed to between Nahar Singh and the Peshwa Government on the latter recognising Nahar Singh's succession. On the death of Virsingh the Peshwa Government was approached by Nahar Singh and a Najarana of Rs. 10001/- in addition to Ghasdana and Military expenses amounting in all to Rs.

24001 - was fixed. The late king's widow tried also to negotiate with the Government and offered to pay high Najarana. But this resulted only in increasing of Najarana for Nahar singh by Rs. 5000/- for the recognition of his claim. The other articles confirm the old debt of the State to the Peshwa Government and advise the new Raja to treat the late Raja's family in a decent way and not to harbour persons who are enimical to the Peshwa.

No. 117

Arba 1193

प्रां॥ गुजराथ सरसुभा रु. नं. २६

श्री

तालेबंद नं. ५७

तालेबंद सुभा प्रां॥ गुजराथ मही दक्षिण तीर बी॥ चिंतामण भु सन सलास तीसेन मया
ब अलफ ई छ १३ सवाल अकल साल तागाईत छ २३ सवाल अखेर साल जमा रुपये
बाकी साल गुदस्त जमा साल मजकूर

किता जमा

रुपये

१३७०० संस्थान वासदे न्याहारसिंग राजे

६७०० चौथाई अमल सरकारचा संस्थान मजकूरी आहे याची कमावीस निलो गोपाळ याजकंडे
साल गुदस्त सन इसने तीसेनचे सरकारांतून सांगितली त्याचे मक्याची बेरीज सर
सुभाचे अजमासास आहे या प्रमाणें रुपये ७५०० पे॥ वजा खर्चाची नेमणूक बा॥
अजमासास सरसुभा रुपये

३०० कारकण

५०० मीबंदी खेरीज मुशाहिग मिलोन

८००

बाकी जमा रुपये

७००० घास दाण्या बा वगैरे आमचे सापत्न बंधु वीरसिंग बीन जोरावरसिंग यांची स्थापना
संस्थानी सरकारांतून केली होती या कांहो दिवस संस्थान चालविले उपरांतील मृत्यु
पावले याचे पोटी संतान नाही त्यास आम्ही त्याचे सापत्न बंधु आम्हास अधिकार
याजकरीतां स्वामीनी कृपाळू होऊन आमची स्थापना संस्थानी केली पाहिजे म्हणोन तुम्हा
कडील जगुलाला याणी हजूर विनंती केली त्याजवरून संस्थानी तुमची स्थापना सरका-
रांतून केली सा॥ तुम्हापासून नजर वगैरे रुपये

१०००१ ऐन नजर

१४००० गणेश हरी॥ दी॥ सरसुभा यानी करार केले ते रुपये

१०००० घास दाणा

४००० संस्थानचे बंदोबस्तास गाडदी ठोवीले होते त्याजबा॥

२४००१

१४०००

वे॥ नजर बा॥ परभरा सरकारांत घेतले १०००१ रुपये बाकी सरसुभा यावे ते रुपये
७००० भाद्रपद सन सलास तीसेन
७० ० भाद्रपद सन अर्वा तीसेन

१४०००

वे॥ साल मजकूरचे हत्या बा॥ जमा रुपये

No. 117

For the year 1193 Arba Bansda in addition to the annual tribute of Rs. 7500/- is made to pay an extra amount on account of Ghasdana and Najarana. In the previous year Virsingh died and was succeeded by his step brother Naharsingh which involved the State in a protracted dispute when the Peshwa Army was called in.

No. 118

Arba 1194

माजी अमल गुजराथ रु. नं. १

श्री.

तालेबंद सरसुभा प्रा॥ गुजराथ स्वारी राजश्री हरी चिंतामण सुभेदार वि॥ गणेश बल्लाळ
मु॥ आर्वा तीसेन मया व अलफ इ॥ छ २४ सवाल बैशाख वा॥ शके १७१५ तागाइत छ॥
जिलकाद जेष्ठ शुद्ध शके १७१५

जमा—

रुपये

२५६ । ॥ बाकी साल गुदस्त ऐन सीलक

रुपये

*

*

ऐन माहाला नीहाय

६८० संस्थान वासदे नी नाहारसिंग राजे येथील सरकारचे चौथार्ईचे अमलाचे मक्त्याचा व
नजरेचा ऐवज येणे त्याची मामलत नीमे गोपाळ याजकडे आहे त्यास संवस्थांन मजकूरी
सेख ईमाम जमातदार दी॥ लक्ष्मण विठ्ठल गाडदी यासी वसूलास पाठविले त्यानी ऐवज
पाठविला तो वगैर ऋगवाय.

*

*

No. 118.

This paper states that the one Shekh Imam Jamadar of Peshwa realised from Bansda State a sum of Rs. 980.

No. 119

Arba 1195

हुजूर रोजकीर्द गुजराथ रु. नं. ११३

राजमंडळ

स्वारी राजश्री पंत प्रधान सु॥ खमस तीसेन मया व अलफ छ २३ सावान दफाते पत्र संस्थान वासदे येथील नजरेचे वगैरे ऐवजी सरसुभा कडे ऐवज सरकारांतून देवीला त्या पे॥ व सालाबाद चौथाईचा ऐवज येणे त्या पैकी बाकी एवज येणे राहिला तो नीमे गोपाळ याज कडून वमूल येत नाही म्हणोन तुम्ही विनंती केली त्यास सं॥ मजकूरी कारकून व गाडदी पाठऊ न एवज येणे असेल तो वमूल तुम्ही परभारा घेणे म्हणून हरी चिंतामण सरसुभा प्रां॥ गुजराथ याचे नांवे सनद १

रसानगी अंताजी गोविंद

आपटे कारकून नी दमर

No. 119

This is an order authorising Hari Chintaman Sar Subha of Gujarat to realise the Chauthai Amal direct from Bansda as the Peshwa's Kamavisdar appointed at the place was in default and was not paying the Amal to the Subha.

No 120

Arba 1197

पेशवे गुजराथ रु. नं. १०२

राजमंडळ

स्वारी राजश्री पंत प्रधान सु॥ तीसा सबैन वि॥ राजश्री गणेश विश्वनाथ जमा मजकूर माहाला नीहाय तालुके आमदाबाद नी॥ आपाजी गणेश कमावीसदार जमा परभारे माहे सावान महमद मगरवी जमातदार यांज संस्थान वासदे येथे सन सबा सबैनांत कामगिरीस रवाना केले होते त्यास लोक सुद्धां रुसकत केले सा॥ इ॥ छ १ रमजान सन सबा ता॥ छ १ रबीलाखर अखेर सन समान व॥ हिसेव देविले ते जमा सुरती सीकाई रुपये ४०००

No. 120

The Peshwa sent a detachment under Mahammad Magriv Jamadar to Bansda and sanctioned for his expenditure Rs. 4000/-.

No. 121

Arba 1198

पेशवे गुजराथ रु. नं. १०५

राजमंडळ

शके १७१६

स्वारी राजश्री पंत प्रधान सु॥ समान तीसेन जमा साल मजकूर पे॥ जंथूसर नी बाबूराव गोपाल दफाते पत्र

छ २६ रजब पा॥ मजकूर येथील मामलत व संस्थान वासदे येथील चौथाई व पा॥ सत्रां-गाव येथील देशाङ्गीरी अमल भीवराव कृष्ण याजकडे होतां तो मरकारांत जप्त करून जप्तीची कमावीस मशारनिले यांजकडे सांगितली ये विमी मनदा.

- १ मसारनीले यासकीं पे॥ मजकूर वगैरे जतीची कमावीस तुम्हांकडे सांगितली असे पे॥ वगैरे वसूल घेऊन त्या प्रमाणें माहाल मजकूरी सिबंदी वगैरे नेमणुकेची हिसे रसदी मुदत माफक करून बाकी ऐवज सरकारांत पावता करून जाव घेत जाणे व मसारनीले कडील कारकून माहाली अमली ते वस्तवानी सुद्धां अटकाऊन ठेवणे म्हणून सनद
- १ नाहारसिंग राजे मंथान वासदे यासकीं मंथान मजकूर येथील चौथार्डेचे अमलाची जती मसारनीले कडे सांगितली तरी अमल मसारनीले कडे देणं म्हणून

No. 121

The Peshwa appoints a new Kamavisdar to realise the Chauthai Amal from Bansda and informs the Raja accordingly.

No. 122

Arba 1203

पे. गोजकीर्द रु. नं. १६६ मधील उतारा

राजमंडल

स्वारी राजश्री पंत प्रधान सु॥ सलास मया तैन व अलफ जिल्हेज तारीख १४ रोज चैत्र शु॥ पौर्णिमा गुरुवासर शके १७२५ रुधिराद्वारी नाम संवत्सरे सु॥ वसई दफाते पत्रे

इंग्रजाकडील पलटणे साहा सरकार तैनातीस ठेऊन त्याचे खर्चास सवीस लक्ष रुपयाचे माहाल नांव निसीवार गुजराथ व कर्नाटक मिळोन आलाहिदा इंग्रजी लिपीचे यांदीवर सीका केला आहे त्यास सवीस लक्ष रुपयाचे बेरजेचे माहाल ठरले आहेत त्या पैकी गुजराथेतील व कर्नाटकचे माहाल यादीत नेमले आहेत त्या सीक्याचे यादी पैकी इंग्रज आपला अमल बसवीतील त्यास तुम्ही अडथळा न करणे ज्या ज्या माहाली अमल बसवीतील तेथे वसूल देणे आणि अमच्या माहालांत अमल बसवीला म्हणोन हुजूर विनंती लिहून पाठविले म्हणजे आलाहिदा सीक्याचे यादी वरील व तुमचे लिहीणे येइल त्या माहालास ताला पाहावयास येइल म्हणोन सनद

१ खंडेराव नीलकंठ सरसुभा प्रां॥ गुजराथ यास गुजराथेतील माहाल विसी

१ समस्त सरदार माहाला नीहाय प्रां॥ कर्नाटकचे माहाला विसी.

२

रसानगी याद

No. 122

The Peshwa advises the Subedars of Gujarat and Karnatak of his having accepted the Subsidiary alliance of the Company and of his having made over to them, in return, Mahals in Gujarat and Karnatak yielding annually 26 lacs of rupees. The Subedars are instructed not to molest the English in administering the Mahals but to inform the Central Government which Mahals are transferred to them.

No. 123

Arba 1204

पे. रोजकीर्त रु. नं. १६७

राजमंडळ

स्वारी राजश्री पंत प्रधान सु॥ आर्बा मया तैन व आलफ माहे रबिलावल तारीख २२
राज आषाढ वद्य अष्टमी भोमवासरे शके १७२५ रुधिरोद्धारी मंबत्सरे सु॥ वाई दफाते पत्र

बंडाकडील फौज व पायदल घाटा खाली उतरणार म्हणोन विदित जाहले त्याजवरून हे सनद
मादग केली असे तरी तुम्हां कडील तालुक्यांत घाट व वाटा खाली उतरावयाच्या असतील त्या
झांड तोडून व खांच खणून व दगड टाकून घाट व वाटा पाडून माणूस एकंदर न जाई असे करणे
आणि नेमणूकी सीबंदी पेकी लोक घाटानी व वाटेवर चौकीस ठऊन पक्का बंदोबस्त करून हुजूर
लिहून पाठवावे म्हणोन मामलेदार तालुके हाच व संस्थानीक यांचे नावे सनदा

- १ संस्थान जवार नी॥ विक्रमशाहा राजे
- १ संस्थान रामनगर नी॥ रुपदे राणा
- १ संस्थान मांडवी नी॥ दुर्जसिंग राजे
- १ संस्थान वासदे नी॥ वस्ता राटोड

No. 123

The Peshwa asks his officials to blockade all the places and roads
leading into Kokan to prevent the decent of rebels. Among the persons
asked one is Vasta Rathod of Bansda.

No. 124

Arba 1204

घडणी रु. नं. ५६०

श्री

भाडा माहाल नीहाय प्रांत गुजराथ स्वारी राजश्री पंत प्रधान सु॥ आर्बा मया तैन व
अलफ रुपये

सरकारांत माहाल आहेत त्याची बेरीज कमाला प्रमाणे बगेरे

बेरीज

रुपये

अमली माहाल बेरीज

रुपये

सुरत अठाविसी व राजवाडा १३३०३६॥

चौ यासी

के॥ सुरत मक्का सन ६००००

इसने सीतेन

मंबस्थान वामदे ७५००

पे॥ सुपे १२८६४१

पे॥ वरपाड ३६००००

१६२४६७३॥

गाइकवाड यांजकडे माहाल आहेत त्याची बेरीज वाटणीचे यादी रुपये
अमली माहालाची बेरीज
१०१८००० सुरत अठाविसीचे माहाल देग्वील रजवाडा
पे बसराइ वगेर माहाल व
१२००० पे वीसनपुर
व इतर

१०१८०००

No. 124

Jhada account of Parganas in Gujarat for the year 1204 in which the tribute from Bansda is shown at Rs. 7500 -. The Peshwa's total receipts from Gujarat Mahals are shown at Rs. 16, 24, 673/- and those of the Gaikwar at Rs. 10, 18000 -.

No. 125

Arba 1206

प्रां गुजराथ सर सुभा रु. नं० २६

श्री

अजमास सरसुभा प्रांत गुजराथ नीलबत विनायक गणेश सु॥ सीत मया तैन व अलफ
जमा वा. अजमास बेरीज

वा. अजमास सन सीत समानीन नेमणूक

८०० संवस्थान वासदे माहाल मजकूर वा.

पैकी वजा

रुपये

८०० संस्थान वासदे येथील अमल कुंपणी इंग्रज बहादुर यांजकड पलटणचे
मरजामास दिले तेथील माहाल मजकूर नेमणूक होती ने.

No. 125

This extract for the year 1206 shows that out of the tribute from Bansda the Peshwa retained for himself Rs. 800/- while the balance of Rs. 7000/- was transferred to the English for meeting the expenses of the Military.

No. 126

Arba 1206

प्रांत गुजराथ सरसुभा रु. नं. २६

(नं० ६७)

(हेडींग नाही तालेबंदच असावा)

सन आशर मया तैन.

७७२५ सन सलास मयातैनांत व आर्षा मया तैना पासून कुंपणी इंग्रज बहादुर यांस पलटनचे
वेगमीस सरंजामास माहाल दिले सवब माहाल मजकूर पैकी साल मजकरी कमी केले ते

*

*

*

८०० संस्थान वासदे येथील माहाल मजकूरची नेमणूक कारकुन व सिबंदी व खेरीज

मुशाहिरा मिळोन संस्थानचा अमल घास दाण्या पा। दरोबस्त इम्रजाकडे
सरंजामास लाऊल दिला सबब.

No. 126

This abstract again states that the tribute from Bansda was made over to the Company in exchange for the loan of the English troops to the Peshwa and only the amount of Rs. 800,- remained to the Peshwa. (It seems that the tribute from Bansda was raised from Rs. 7500 to 7800 some time ago)

No. 127

Arba 1206

गुजराथ रु. नं. २८

नं. (१७८)

श्री

तालेबंद एक बर्जे प्रांत गुजराथ स्वारी राजश्री पंत प्रधान वि॥ श्री वालाजी पाटील
डेगले सुपुर्द नारायणराव ताकटे सु॥ सीत अशर मया व अलफ इ॥ छ २७ जमादीलाखर
उर्फ वैशाख मासे अवल साल ता॥ छ १० सफर पावेतो जमा

रुपये

७१६३०।-॥ सीलक साल गुदस्त

रुपये

जमा साल मजकूर

रुपये

देहनगी खर्च

रुपये

(पान ८२ व ८३)

३४ माहे सफर वासदेकर व सुरगाणेकर याजकडील शागीर्द पेशास

२५ वासदेकर

१६ ठाकुर यांजकडील शागीर्द

४ भोई यास

४ ठाकुर कारभार

१ कोळी राज्या कडील

२५

६ सुरगाणेकर

३४

नं. पान ८१ मधील)

२७८ राजे रायसिंग वासदेकर यांस घोडा एक दिल्ला किंमत गु॥

छोटाराम प्रतापसिंह हातकारे याजकडील

रुपये

No. 127

This extract shows that some presents were made to the Bansda and Sargana chiefs by the Peshwa. It further says that Raysingh of Bansda presented Rs. 274/- to the Peshwa for the cost of a mare.



